

॥ श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ॥
प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती (टेम्बे) स्वामीमहाराजांचा

पदसंग्रह

श्री.प.प. वासुदेवानंदसरस्वती (टेम्बे) स्वामी
ग्रंथ पारायण मंडळ, पुणे. यांजकडून
समर्पित.

प्रकाशक
श्रीवासुदेवनिवास, पुणे.

प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती (टेम्बे) स्वामीमहाराज प्रबोधिनीपुरस्कृत.

॥ श्रीगुरुःशरणम् ॥

प.पू.नारायणकाका महाराज ढेकणे यांचे शुभाशीर्वाद

प.प श्रीटेम्बेस्वामी (थोरले महाराज) यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण, रसाळ व सुगेय अशा पदांचा संग्रह खास गायक-कीर्तनकारांचे उपयोगासाठी अलगपणे छापण्यामार्गे श्रीगुरुपीठाची संकल्पशक्ती असावी असे जाणवते. कारण ही सर्व काव्यरचना अत्यंत हृद्य असूनही तिचा आजवर प्रसार त्या मानाने होऊं शकला नाही ही वस्तुस्थिति आहे. श्रीस्वामीमहाराजांना श्रीदत्तप्रभूंच्या सतत आज्ञा होत व अन्य देवदेवता, नदीतीर्थे व क्षेत्रपशक्तींची प्रत्यक्ष दर्शने होऊन संवादही होत असे.. त्यांचे यथार्थ शब्दांकन या पदे/स्तोत्रे/आरत्यांमधून अनुभवाला येते. आपल्या भक्तपरिवाराला या पदसंग्रहाची भासणारी आत्यंतिक गरज पूर्ण होत आहे.

या सर्व वाड्मयाचे मूळ संकलन व मुद्रणकार्य पूर्वी श्रीस्वामीमहाराजांच्या जन्मशताब्दीच्या मुहूर्ताने गुरुमहाराज प.पू.योगिराज गुळवणीमहाराजांच्या संकल्पाने पूर्ण करण्याकार्मी बहुमोल व नैषिक सह्य प.पू.ब्रह्मश्री दत्तमहाराज कवीश्वर यांचे झाले हे विसरणे केवळ अशक्य आहे. आणि त्याची कृतज्ञता हा संकलित पदसंग्रह प.पू.श्रीदत्तमहाराजांच्या जयंतिदिनीं प्रकाशित करून व्यक्त करण्याचा सुयोग साधण्यांत एक कृतार्थता वाटत आहे.

॥ श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ॥
 प.प.श्रीवासुदेवानंदसरस्वती (टेम्बे) स्वामीमहाराजांचा
पदसंग्रह.

क्रमांक	पद	पृष्ठांक	क्रमांक	पद	पृष्ठांक
१	गणपतीचे	१		वारांचीं पदे व अभंग	
२	सरस्वतीचे ध्यान	१		रविवार	
३	सरस्वतीचे पद	१	२५	नमो ज्योतिरात्मन्	८
४	चिंतूं दत्तात्रेया	२	२६	तेजे जाळी बळी	८
५	तूंची जीवलग	२	२७	भजन	८
६	आतां वाटे लाज	२		सोमवार	
७	पाही मजकडे	२	२८	नमस्ते पुरारे	९
८	कोण या जगाचा	३	२९	तव कोपा वंदूं	९
९	करिसी कां आतां	३	३०	भजन	९
१०	दत्ता धोपेश्वरीं	३		मंगळवार	
११	दत्ता कार्तवीर्य	४	३१	उदो देवि तुझा	१०
१२	तुझे दुजे भक्त	४	३२	स्मरूं अंबिकेला	१०
१३	कृष्णातीरिच्या	४	३३	भजन	१०
१४	कृष्णातीरीं वसणा या	४		बुधवार	
१५	नको देवूं मज	५	३४	विदा संविदा ठान्	११
१६	नंदन जो	५	३५	पुंडलीकवर उभा विटेवर	११
१७	गुरुराया दत्ता	५	३६	भजन	११
१८	ये बा ये बा	६		गुरुवार	
१९	भाव भक्ति अंगीं	६	३७	नरा दत्तगुरु हैं परब्रह्मा	१२
२०	दत्ता ये धांवूनि	६	३८	गणेश गकार	१२
२१	रुसलासी तुं कां	६	३९	भजन	१२
२२	तुं मी भिन्न न	७		शुक्रवार	
२३	मित्र मित्र जरि	७	४०	नमः सिंधुकन्ये	१३
२४	भजन	७	४१	जय जगदंबिके	१३
			४२	भजन	१३

क्रमांक	पद	पृष्ठांक	क्रमांक	पद	पृष्ठांक
शनिवार					
४३	नमो वज्रामूर्ते	१४	७२	आजि आनंद आनंद	२४
४४	अंजनीच्या सुता	१४	७३	जीवस्वरूपा पाहतां	२४
४५	भवाटवीमध्ये	१४	७४	भूषा स्वर्णी जरी	२५
४६	भजन	१४	७५	मनझिद्रियांचा चालक	२५
४७	संतमहिमा अभंग	१५	७६	तुज नमूं देवा	२५
४८	भजन	१५	७७	भलत्या मिरोहि	२५
४९	दत्ता मजला प्रसन्न	१५	७८	कृतयुग्मि सुखिं	२६
५०	श्रीटेष्वेस्वार्मीची आरती	१६	७९	अन् प्राण मन	२६
५१	श्रीटेष्वेस्वार्मी स्तोत्र	१६	८०	आत्मा अज पर	२६
५२	श्रीगुरुस्तोत्र	१७	८१	जिता जागेपर्णी	२६
५३	श्रीगुरुदत्तत्रियाष्टकम्	१७	८२	जळो जळो उंचपण	२७
५४	करुणात्रिपदी	१८	८४	जो वसे दक्षिणदर्शी	२७
५५	करुणात्रिपदी	१९	८५	भेटीलार्गी माझे	२७
५६	करुणात्रिपदी	१९	८६	दत्तनामे पाप पळे	२८
५७	आठवी चित्ता	१९	८७	चंदनाचे वर्णी	२८
५८	देवदेवा दत्ता	१९	८८	सेवावे संतजन	२८
५९	द्वेषीना कोणाते	२०	गणपतीचीं पदे		
६०	अति सुलभ दत्तनाम	२०	८९	गणपति शुभमति	२९
६१	सर्व पापा प्रायश्चित्त	२०	९०	शिवतनया विघ्नराया	२९
६२	देवांचा जो देव	२१	९१	गणाधिनाथा पवित्रगाथा	३०
६३	देव खंडेराव(वाघ्या)	२१	९२	गजवदना सुखसदना	३०
६४	चिमणी (दत्तमूर्ति)	२१	९३	देवगणाधीश आद्य	३१
६५	नामघेतांचि तात्काळ	२१	९४	गणराया ये मोरया	३१
६६	उपदेशपर पत्र अभंग	२२	९५	अंजनीगीत	३१
६७	भवसिंधुमार्जी पडलो	२२	९६	विघ्नेशाचे रूप धरी	३१
६८	भयाचें जें भय	२३	९७	ध्यानाचे पद	३२
६९	पुरे करताल	२३	९८	आवाहनाचे पद	३२
७०	वेदं तुझा ठाव	२४	९९	आसनाचे पद	३२
७१	मोक्षाचे आम्हासी नाही	२४	१००	पाद्याचे पद	३२

क्रमांक	पद	पृष्ठांक	क्रमांक	पद	पृष्ठांक
१०१	अर्ध्याचे पद	३३	१३२	हर हर गौरीशंकर	४५
१०२	आचमनाचे पद	३३		विष्णुची पदे	
१०३	स्नानाचे पद	३४	१३३	चतुर्बाहु कृष्णावर्ण	४५
१०४	वस्त्राचे पद	३४	१३४	अजि सख्या रुससि	४५
१०५	यज्ञोपवीताचे पद	३४	१३५	मुरलीधर सुंदरदेहा	४६
१०६	चंदनाचे पद	३५	१३६	राम रघूत्तम सत्तम	४६
१०७	पुष्टाचे पद	३५	१३७	अंजनीचा सु	४६
१०८	धूपाचे पद	३५	१३८	शेषधरावरी जो हरि	४७
१०९	दीपाचे पद	३५	१३९	कैवारी प्रार्थिता (खंडोबा)	४७
११०	नैवेद्याचे पद	३६	१४०	जो इंद्रचंद्रसूर्य -खंडोबा	४८
११२	तांबूलाचे पद	३६	१४१	धन्य हो हा गृहस्थाश्रम	४८
११३	प्रदक्षिणाचे पद	३६	१४२	कष्ट सर्व वारी, नरहरि	४९
११४	नमस्काराचे पद	३७	१४३	जय लक्ष्मीवर केशवराज	४९
११५	प्रार्थनेचे पद	३७	१४४	देवपुरोहित (अग्नि)	४९
११६	जय मतिमति (देवी)	३८	१४५	श्रीपादश्रीवल्लभ	५०
११७	अनसूयेचे पद	३८	१४६	दत्तात्रेया जगन्नाथ	५०
११८	पार्वतीच्या नंदना	३८	१४७	दत्तात्रेया जय गुरुराया	५१
११९	निजपददर्शन दे जगदंबे	३९	१४८	जय करुणाकर जगदुद्धारा	५१
१२०	जगदंबे अंब मां पाहि	३९	१४९	मंगलधामा अचिंत्यमहिमा	५२
१२१	देवीचे पद - भूत्या	३९	१५०	गळा टाळा फुटला	५२
१२२	नर्मदाचे पद	४०	१५१	कलियुगिं साधन हेचि	५२
१२३	गंगेचे पद	४०	१५२	या युगी उगीच लोक	५३
१२४	एकादशीचे पद	४१	१५३	का भडकत फिरता	५३
१२५	अनादिकल्पेश्वरस्तुति	४१	१५४	एकचि नाम मंगलधाम	५३
१२६	जो काळावरि करि सोटा	४२	१५५	मी धरि करिं पादा	५४
१२७	शंकर किंकरदुःख निवारी	४२	१५६	भगवान् अनसूयेचा पुत्र	५४
१२८	विघ्नविनाशन पावनगाथा	४३	१५७	स्थूलसूक्ष्मी अर्णी	५५
१२९	वारि दुर्गति (शंकर)	४३	१५८	स्मरा गुरुदत्त	५५
१३०	पशुपते सुरुपते	४४	१५९	वद लपसी कसा तू	५६
१३१	पतिव्रतेचे पद	४४	१६०	गुरुराज दत्तात्रय देवा	५६

क्रमांक	पद	पृष्ठांक	क्रमांक	पद	पृष्ठांक
१६१	अनसूयानंदन जनताप	५७	१८९	सत्यज्ञानानंत	६७
१६२	दत्ता तुजविण कोण	५७	१९०	तीनी देही राहुनी	६८
१६३	अत्रिजाचे धरी पाय	५७	१९१	वेदान्तपर स्नानादि पदे	
१६४	दत्तपदीं रत होइ नरा	५७	१९२	स्नान	६९
१६५	दत्ता मज तारी तारी	५८	१९३	संध्या	६९
१६६	दिवाळीची ओवाळणी	५८	१९४	पूजा	७०
१६७	नेणू तुजला जगदारामा	५८	१९५	वेदान्तनिरूपण	७०
१६८	अत्रिचा पुत्र मनी	५९	१९६	परापूजा	७२
१६९	उपनिषत्सारज्ञाते	५९	१९७	नवरत्नमाला	७४
१७०	मजवरि कां बरि दृष्टि	६०	१९८	चित्तसद्बोधनक्षत्रमाला	७५
१७१	अहाहा कौतुक हे लोकी	६०	१९९	आत्मानात्मविचार	७७
१७२	दत्तत्रेया श्रीगुरुराया	६०	२००	आत्मानात्मविचार-२	८२
१७३	गुरुराया दत्तत्रेया	६१	२०१	उपदेश	८४
१७४	जया रूपीं ठकली	६१	२०२	ब्रह्मचिंतन	८५
१७५	येयि हो येयि हो दत्ता	६२	२०३	ऐतरेय भावार्थ अभंग	८७
१७६	अत्रिचि ती सती (न्हाणी)	६३	२०४	मलप्रभेची आरती	९४
पाळण्याची पदे					
१७७	मार्गशीर्ष मासी	६३	२०५	पावनी गंगा - भजन	९४
१७८	निज नि जरे संसारहरे	६३	२०६	आरतीसंग्रह	
१७९	आलयि रे निज निज रे	६४	२०७	गणपतीची	९५
१८०	जो जो जो जो रे	६५	२०८	सरस्वती - १	९५
१८१	तूं निज तूं निज रे	६५	२०९	सरस्वती - २	९६
१८२	डोहाळे पद	६५	२१०	त्रिपुरसुदरी	९६
१८३	नरसोबावाडी वर्णन	६६	२११	लक्ष्मी	९७
१८४	हरिहरविधिरूपा-भजन	६६	२१२	यश्किणी	९७
१८५	अहो या दत्तत्रेया भजन	६६	२१३	रेणुका	९७
१८६	ये बा दत्ता धावोनी	६६	२१४	श्रीकृष्णा १	९८
वेदान्तपर पदे					
१८७	जप तप कीक्षा	६७	२१५	श्रीकृष्णा २	९९
१८८	हे ज्ञान आत्मा परब्रह्म	६७	२१६	श्रीअनसूयादेवी	९९
			२१७	नर्मदामाता	१००
			२१८	सूर्याची	१००

क्रमांक	पद	पृष्ठांक	क्रमांक	पद	पृष्ठांक
२१५	महादेव	१०१	२४३	श्रीगुरुकरुणाष्टक	११९
२१६	शंकर	१०२	२४४	श्रीदत्तप्रार्थना	१२०
२१७	शिवाची	१०३	२४५	श्रीदत्तदिनचर्या	१२०
२१८	महादेवाची	१०३	२४६	श्रीदत्ताष्टक	१२१
२१९	श्रीविष्णूची	१०४	२४७	श्रीगंगाष्टकम्	१२१
२२०	श्रीरामाची	१०४	२४८	श्रीसौभाग्यसुंदरीस्तोत्रम्	१२३
२२१	श्रीपरशुराम	१०५	२४९	श्रीरेणुकास्तोत्रम्	१२३
२२२	पंचायतनाची	१०५	२५०	श्रीत्रिपुरान्तकस्तोत्रम्	१२४
२२३	दक्षिणामूर्ती १	१०६			
२२४	दक्षिणामूर्ती २	१०६			
२२५	आचार्याची	१०७			
२२६	श्रीगुरुव्यासपीठ	१०८			
२२७	श्रीमौनीस्वामी	१०९			
श्रीदत्तात्रेयांच्या आरत्या					
२२८	जय तत्त्वज्ञाननिदान	११०			
२२९	ओवाळूं आरती यतिपति	११०			
२३०	ओवाळूं आरती	१११			
२३१	अनसूयानंदना ओवाळूं	१११			
२३२	नीराजन ओवाळिन	१११			
२३३	करितो प्रेमे तुज	११२			
२३४	आरती कर्सं भवदव	११२			
२३५	आरती दत्तात्रेया	११३			
२३६	उपनिषद आरती	११४			
२३७	जय मायामय कायत्रय	११४			
२३८	आरती ओवाळूं अनसूया	११५			
२३९	वेदान्तपरनीराजनम्	११६			
२४०	भोजनपात्राची (शिरोळ)	११७			
२४१	भैरवाची	११८			
२४२	भामिनीष्टपदी	११९			

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा
पदसंग्रह

१. पद गणपतीचे,(ताल दादरा)

(चाल ---भज भज भव जलधि माझी)

जय जय गजवदन मदनकोटिसुषुमधामन् ॥४० ॥
हिमनगजातनय विनय ॥ हिमकरधर सदयहृदय ॥
हतसुररिपुनिचय अभयवरदशय सुधामन् ॥५ ॥
चित्त करुनि भक्तिविमल ॥ चिंतिति तव पादकमल ॥
विघ्न हरुनि त्यांसि सकल ॥ काम देसि भूमन् ॥२ ॥
वक्रतुंड चंडकिरण ॥ चक्रभसुर वरद शरण ॥
शक्रमुखध्यातचरण ॥ शरणदाधिमहिमन् ॥३ ॥
जे सर्वारंभि आधि ॥ आठविती तुज तदाधि ॥
वारिसि तूं सुरगणाधिपाधिपा महात्मन् ॥४ ॥
वासुदेवचित्तरमण, भाविकनिजभक्तशरण ॥
करुणाकर पूज्यचरण विघ्नहरणभूमन् ॥५ ॥
जय जय गजवदन० ॥

२. श्रीसरस्वतीचे ध्यान

दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयीमक्षमालां दधाना ।
हस्तेनैकेन पद्मं सितमपि च शुकं पुस्तकं चापरेण ॥
या सा कुंदेंदुशंखस्फटिकमणिनिभा भासमाना समाना ।
सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना ॥९ ॥

३. पद सरस्वतीचे (चाल--वैशाख मास०)

देवो मति जी सद्गति ती सरस्वती ॥
श्रुति गाती जिची कीर्ती तीच भारती ॥४० ॥
चिन्मय तूं वाडमय तूं अससि भारती ॥
करविसी तूं वदविसी तूं तूं जगद्गति ॥१ ॥
ये धाउनि स्तुति परिसुनि भो सरस्वती ॥
मति देऊनि जाड्य हरुनि तारि भारती ॥२ ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

४ अभंग

चिंतूं दत्तात्रेया अनसूयातनया ॥ श्रुतिगणगेया ध्येया वंद्या ॥१॥
वराभयकर सिद्धासनावर ॥ बसे निरंतर सुरवर्य ॥२॥
जो खेचरी मुद्रा लावी सोडी तंद्रा ॥ सदा योगनिद्रा मुद्रायुक्त ॥३॥
प्रफुल्ललोचन सुहास्यवदन ॥ दयेचें सदन मनमोहन ॥४॥
स्मरता जो भक्तां भेटे वासुदेव ॥ स्वचित्ती सदैव भावें चिंती ॥५॥

५ अभंग

तूंचि जीवलगा सखा माझा सगा । दत्ता मज कां गा झुगारिसी ॥१॥
झुगारिसी तरी ब्रह्मांडाबाहेरी । झुगारी ना तरी धरी पोटीं ॥२॥
पोटीचें जें बाळ वेडें हो आँगळ । माय परिपाळ करी लोकीं ॥३॥
लोकीं दत्ता ख्यात आमुचा तूं तात । मी बा तुझा पोत हात धरीं ॥४॥
धरी वासुदेवा करीं दत्तदेवा । जरी तव सेवा भावा नेणे ॥५॥

६ अभंग

आतां वाटे लाज किती बाहूं तूज । उपेक्षिसी मज आज तूं कां ॥१॥
तूं कारणभूत असरी अनंत । होई माता अंत अंतरतां ॥२॥
मरतां मी येसी मग कासयासी ये या समयासी सोडी सर्व ॥३॥
सर्व तुझेसाठी सोडुनि हिपुटी ॥ येतां न शेवटीं पोटीं धरिसी ॥४॥
धरिसी काठिण्य जरी तूं वरेण्य । बा तुझें कारुण्य पुण्य लोपे ॥५॥
झोपेमाजी आतां न जायी तूं दत्ता । वासुदेव भक्ता युक्त पाही ॥६॥

७ अभंग

पाही मजकडे बापा घेई कडे । बालक मी वेडें रडे पूढें ॥१॥
पुढें आड येतां भुकेने रडतां । निजबाळा माता लाथा दे कीं ॥२॥
लाथा दे की हाण परि धरीं चरण । मज तूजवीण कोण त्राता ॥३॥
त्राता तूंचि एक मी बा तुझा लेक । तूं माय जनक एक दत्ता ॥४॥
दत्ता माता पिता विभिन्न असतां । न दे जरी माता पिता देई ॥५॥
वासुदेवा आतां तूंचि माता पिता । त्वां इष्ट न देतां दाता कोण ॥६॥

८ अभंग

कोण या जगाचा करी परिपाळ ।
 होऊनि कनवाळ काळत्रयी ॥१॥
 काळत्रयी मान्य असा न वदान्य ।
 तुजविण अन्य धन्य दत्ता ॥२॥
 दत्ताऽभय तूचि माउली विश्वाची ।
 कां वासुदेवाची पच्ची करिसी ॥३॥

९ अभंग

करिसी कां आतां हयगय दत्ता ।
 पदीं ठेवीं माथा नाथा भेट ॥१॥
 भेटसी रमरतां ह्या वचना आतां ।
 बाधा नाणी दत्ता आतां न नीज ॥२॥
 निजशीं कीं माहुरीं सह्यागिरीवरी ।
 वससी काशीपुरीं न्हाशी कीं तूं ॥३॥
 कीं तूं गाणगापुरीं करिसी ध्यान हरी ॥
 किंवा कुरुक्षेत्रीं आचमन ॥४॥
 मन हो माझे भ्रांत कीं तूं क-हाडांत ॥
 संध्यावंदनांत गुंतलासी ॥५॥
 तल्लासि न तूझी लागे वासुदेवा ॥
 कोण तुझ्या भावा जाणे दत्ता ॥६॥

१० अभंग

दत्ता धोपेश्वरीं करिसी कीं अंगीं ॥ भस्मलेप वेगी कां न येसी ॥१॥
 न येसी भिक्षेसी गुंतूनियां दत्ता । कोल्हापुरीं आतां ताता कीं तूं ॥२॥
 कीं तूं पंढरीसी सुगंधी हुंगसी ॥ पांचाळी भुक्तीसी वससी कीं ॥३॥
 वससी पश्चिमसागरीं निकाम ॥ वासुदेवे नाम घेतां दत्ता ॥४॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

११ अभंग

दत्ता कार्तवीर्य अर्जुन ये वेळां । आला की यदूला पाहिला कीं ॥१॥
कीं अलर्कभक्त कीं ये नित्ययुक्त । प्रह्लाद जो मुक्त सक्त पदीं ॥२॥
पदीं आयुराजा पडे कीं बा तुझ्या । विष्णुदत्त द्विजा भेटसी कीं ॥३॥
किंवा भार्गवराम पातला सुधाम ॥ सोमकांत नाम राजा ये कीं ॥४॥
कीं अनघा पूसे कोठे जातां असें ॥ दुःशकुन ऐसे मानसी कीं ॥५॥
कीं दुर्देव माझे आड पुढे आले ॥ म्हणोनी न केले आगमन ॥६॥
पुरे हा संशय न होय निश्चय ॥ वासुदेव पाय चिंती तूझे ॥७॥

१२ अभंग

तुझे दुजे भक्त करिती जरी धांवा । अवतार घ्यावा देवा दुजा ॥१॥
दुजा अवतार धराया उशीर । लागेल कीं फार मायानाथा ॥२॥
नाथा दुष्कर याज्या करीन म्हणून । भीसी तरि मी न आन मागे ॥३॥
न मागे वैकुंठ तुझी ती मिरास । तिची न आम्हांस खास आस ॥४॥
आस रिद्धी सिद्धी चतुर्मुक्तीची न । मी तुम्हांवरून ओंवाळी त्या ॥५॥
त्या हो ब्रह्मलोकाचीहि नको वार्ता । बंधुचा तो वांटा कासया बा ॥६॥
बापा तुं समर्थ मग मी किमर्थ । दुस-याचा अर्थ व्यर्थ मागूं ॥७॥
मागूं तेंचि धन दे तुझे दर्शन । वासुदेवा आन धन नको ॥८॥

१३ भजन

कृष्णातीरिच्या वसणा-या । ये औंदुंबरीं बसणा-या ॥धु०॥
काषायांबर घेणा-या । पायि पाढुका घालणा-या ॥१॥
भस्मोच्छूलन करणा-या । दंडकमंडलु घेणा-या ॥२॥
स्वभक्तसंगे असणा-या ॥ भक्ताभीजित करणा-या ॥३॥
स्मरतां दर्शन देणा-या वासुदेवाच्या कैवा-या ॥ कृष्णातिरिच्या० ॥

१४. भजन

कृष्णातीरीं वसणा-या । ये औंदुंबरिं बसणा-या ॥धु०॥
स्वभक्तचित्तीं असणा-या । भक्तसंग्रह करणा-या ॥१॥
सह्यगिरीवरि असणा-या । प्रत्यहिं माहुरिं निजणा-या ॥२॥

करविरिं भिक्षा करणा-या । सारापुरीं जेवणा-या ॥३॥
काशीक्षेत्रीं न्हाणा-या । भक्तसंकटीं धांवणा-या ॥४॥

१५ अभंग

नको देवूं मज तूं देवा ॥ त्रिभुवनाच्या वैभवा ॥१॥
भव हरीना त्या कोण ॥ व्यर्थ मार्गे घ्याया शीण ॥२॥
शीण जन्मजन्मांतरीचा वारी लोभ धरूं त्याचा ॥३॥
त्या चाखूं इच्छी पदा ॥ मज दावी तें गोविंदा ॥४॥
गोविंदा तुझ्या पदा ॥ वासुदेवा दे सानंदा ॥५॥

१६ अभंग

नंदन जो अनसूयेचा ॥ तो तूं कैवारी आमुचा ॥१॥
आमुचा तूं म्हणो जरी ॥ भेट कां न देसी हरी ॥२॥
हरी माझी अंतर्व्यथा पद दावी तुझे नाथा ॥३॥
नाथा आलों काकूळती ॥ कळकळसी न कां चित्ती ॥४॥
कां चित्ती न ये दया ॥ वासुदेवाची गुरुराया ॥५॥

१७ अभंग

गुरुराया दत्ता तुज किती आतां ॥
बाहूं कृपावंता भक्ताधारा ॥१॥
भक्ताऽऽधार होसी तरी कां आम्हांसी ॥
भेट तूं न देशी संकटीं ह्या ॥२॥
ह्या वेळी हा गळा वाळ्ला हा डोळा ॥
ताठला कृपाळा तूं न येतां ॥३॥
तूं न येतां आतां हंसती दुर्जन ॥
हैं कोणा लांछन दयाघना ॥४॥
दयाघना दत्ता असें विनवितां ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

वासुदेव चित्ता हृष्ट करी ॥५॥

१८ अभंग

ये बा ये बा बापा दत्ता ॥ चित्तासनीं बैसे आतां ॥१॥
आतां स्वागमन झालें ॥ धालें माझें मन भलें ॥२॥
भलें पण मज दिलें ॥ प्रेमलोट पाझरले ॥३॥
झारलें जें माझें अंग ॥ तव कार्जी हो सुरंग ॥४॥
रंगला हा वासुदेव ॥ तव पदीं ठेवुनी भाव ॥५॥

१९ अभंग

भाव भक्ति अंगीं उठे ॥ प्रेमभरें कंठ दाटे ॥१॥
दाटे प्रेमाश्रु लोचनीं ॥ रोम राहे उभारूनी ॥२॥
उठेनियां आलिंगायां ॥ आतां जातां न ये पाया ॥३॥
पाया पडुनी स्तवूं जरी ॥ तरी शब्द नुमटे हरि ॥४॥
हरिलें त्वां देहभान ॥ आतां कोणा करूं नमन ॥५॥
मन दत्तरूप होता ॥ वासुदेवी ये धन्यता ॥६॥

२० अभंग

दत्ता ये धांवूनि धांवूनि । माझा धांवा परिसूनि ॥१॥
मनोरथावरि बैसूनि नेसोनि । दिग्वसनाते महामुनी ॥२॥
अंगी विभूति चर्चूनि चर्चूनि । दंडकमंडलु घेऊनी ॥३॥
कृपाकटाक्षें पाहूनी सावरुनी । वासुदेवा करिं धरुनी ॥४॥

२१. अभंग

रुसलासी तुं कां दत्ता । तुजवरीं रुसतों आतां ॥१॥
हाक न कां ऐकिली माझी ॥ नायके मी बोली तूऱी ॥२॥

कां न पाहिले मला । न पाहिन आतां तुला ॥३॥
कां उपेक्षिले मला । आतां उपेक्षू कीं तुला ॥४॥
वासुदेव रुसला दत्ता ॥ समजावी त्याच्या चित्ता ॥५॥

२२ अभंग

तुं मी भिन्न न मानिसी । तरी एकी न कां करिसी ॥१॥
तुझें माझें पण आतां । मोडी जोडी ऐक्य दत्ता ॥२॥
स्वात्मधन घे हें माझें । स्वात्मयाथात्म्य दें तूझें ॥३॥
वासुदेव म्हणे दत्ता । पराभक्ति ती दे आतां ॥४॥

२३ अभंग

मित्र मित्र जरि भांडती । तरी पुनः एक होती ॥१॥
दंपतीचा हो कलह । लवमात्र न तुटे स्नेह ॥२॥
देवभक्ताचें भांडणे । परभक्तीचें तें ठाणे ॥३॥
वासु म्हणे हा विनोद । देतो दत्ता परानंद ॥४॥

२४ भजन

॥ दिगंबरा दिगंबरा ॥ श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

वारांचीं पदे व अभंग

२५. रविवार

पद -(चाल-मला शांति मुनिं) ताल - झंपा

नमो ज्योतिरात्मन् नमो द्वादशात्मन् ॥ नमोऽस्त्वर्यमन्नंशुधामन् ॥४० ॥
लोकनयनो भवान् शोकशमनो द्युमान् लोकदीपो महान् श्लोकभास्वान् ॥
लोककर्ता॒ऽघहा लोकभर्ता॒ऽकहा लोकहर्ता॒ऽर्तिहा त्वं महात्मन् ॥१ ॥
पोषणाद्यो॒ऽस्य पूषे॒कचारी यमः संयमात्सूर्य इह सूरिवेद्यः ॥
रश्मिरससंयमाद्वापि सवितार्यमा दर्शयतु मेऽयनं सोऽपि भास्वान् ॥२ ॥
सर्वकर्माणि विद्वान्मदंगो द्युमन् वारयाग्ने नय स्वार्थभुज्यै ॥
स्वेन सुपथा कधान्यस्य मास्त्वितरथा मे गतिर्न च नमस्तेऽस्तु भूमन् ॥३ ॥

२६. अभंग

तेजे जाळी बळी तम ॥ अंशुमाळी तेजोधाम ॥१ ॥
जो तनय कश्यपाचा ॥ सूर्यराजा जो द्विजांचा ॥२ ॥
यदुदयीं शंभू हात ॥ जोडी तया जोडूं हात ॥३ ॥
कर्मसाक्षी जो जग वीक्षी ॥ धर्म रक्षी भक्षी पापा ॥४ ॥
हिरण्मयपात्र झांकी ॥ सत्यमुख तें उघडी की ॥५ ॥
कल्याणतम तें रूप ॥ मग पाहूं आपोआप ॥६ ॥
पूषादेवि मंडवि जो तूं ॥ तो हा पुरुष मी जाण तूं ॥७ ॥

२७. भजन

॥ जय जय भास्कर - पाहि दिवाकर ॥

२८. सोमवार

पद -(चाल-मला शांति मुनिं) ताल - झंपा

नमस्ते पुरारे नमस्तेऽसुरारे ॥ नमस्ते स्मरारेऽघवैरे ॥४०॥
 पंचवक्त्रो भवो यस्त्रिनेत्रो धवो हैमवत्याऽनवोऽमेयभावः ॥
 सोमसूर्याग्निदृक् सोमतिलकोऽतिदृक् सोमईशोऽसि स त्वं भवारे ॥१॥
 लोककर्ता विभुलोकहर्ता प्रभुलोकविपदंतको यो हि शंभुः ॥
 स त्वमज शंकरस्त्रीश्वरोऽभयकरः स्वाश्रिताभीष्टकर उग्रमूर्ते ॥२॥
 त्वं भिषक्तम इति श्रुतिगिरा मे मतिर्निश्चिता त्वां प्रति प्रार्थयंती ॥
 यो हि भवरुजोऽनन्यलब्धौषधं देह्यबाधं नमस्ते भवारे ॥३॥
 नमस्ते पुरारे० ॥

२९.अभंग

तव कोपा वंदूं रुद्रा । तव चापा वंदूं भद्रा ॥१॥
 तव बाणा वंदूं भीमा । तव बाहू वंदूं सोमा ॥२॥
 शिव होवो बाण तुझा । शिव होवो चाप तुझा ॥३॥
 शरज्या शिव होवो ते । नित्य रक्षी यांही मते ॥४॥
 पापघ्नी शिव तनु तुझी ॥। गिरिशा ती त्राती माझी ॥५॥
 परिवारासह आम्हांते । रुद्र राखो शस्त्रहस्ते ॥६॥
 तव महिमा वासुदेवा । वर्णवे कीं सदाशिवा ॥७॥

३०.भजन

॥ शिवहर शंकर धूर्जटे - शिवहर शंकर धूर्जटे ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

३१ मंगळवार
(पद - ताल-झंपा)

उदो देवि तुझा उदो देवि तुझा । असो गोंधळ पाहि माझा ॥४०॥
आदि माये तुवां हा प्रसाद दिला । निवृत्ति वधू आजि मजला ।
लाधली आजि बरा, हर्ष झाला खरा । घालुं गोंधळ आतां शीघ्र तूझा ॥४१॥
हा निगम संबळ वाजवुनि केवळ । लोक मिळवुनियां येथ सबळ ।
स्वात्मज्योति बरी दिवटी घरुनी करी । नाचूं थै थै पुढे आजि तुझ्या ॥४२॥
काममहिषाचिया बळिसि घेई, दयाळ्ये ॥ तुझ्या वंदु ह्या देवि पाया ॥
आजिचा सुदिन हा मंगळचि होय हा । आली अंगीं महामाय माझ्या ॥४३॥
धन्य हे माउली आजि मज पावली ॥ नवस घेउनि भली तृप्त झाली ॥
चिन्मयी ती कुलस्वामिनी केवळ ॥ वासुदेवा विमल बोध दे जी ॥४४॥
उदो देवि तुझा० ॥

३२. अभंग

स्मरूं अंविकेला महेशमहिला ॥ अवितर्यलीला मला पहा ॥१॥
नमूं आदिमाये अये शंभुजाये ॥ त्वरें धांवत ये तूं ये वेळां ॥२॥
कामक्रोध शुंभनिशुंभ माजले ॥ आम्हां गांजियेलं धावे पावे ॥३॥
लोभरक्तबीज संहारी तो आज ॥ न दिसे त्राता मज तुजवीण ॥४॥
चंडमुऱ्ड मदमत्सर हे खेद ॥ देती शिरच्छेद करी यांचा ॥५॥
अहंकार धूम्रनेत्र खाऊं आला ॥ मारी त्वरें याला मूलासहित ॥६॥
हाणी प्रतिपक्षी वासुदेवा रक्षी ॥ कृपेनें निरीक्षी साक्षीभूतें ॥७॥

३३. भजन

॥ जय जय भगवति दुर्गेदेवी । मजवरी कृपादृष्टी ठेवी ॥

३४ . बुधवार

पद -(चाल आतां रामपायीं मना) ताल - झंपा

विदा संविदा ठान् विशून्यानपि स्वान् ।
 लाति गृहणात्यवतु विड्लोऽस्मान् ॥४०॥
 यो हि भीमातटे संवसन्संकटे संस्मृतो वा न वा भक्तनिकटे ॥
 यो हि तिष्ठति मुदा मोहितं स्वं सदा पाति पात्वबुदाभोऽपि सोऽस्मान् ॥१॥
 यो वयोजातिविद्यासदाचारविन्मुखमपि यः स पात्वेष सोऽस्मान् ॥२॥
 पुत्रपुष्पादिभिस्तुष्यते योऽम्बुभिर्भक्तदत्ते: स्वयं श्रीपतिः सन् ॥
 सूर्य इव दीपकैः सिंधुरिव चोटकैः स्वल्पकैरवतु सोऽत्रापि चास्मान् ॥३॥
 यो निजानुग्रहात् प्रेतपशुविग्रहान् वहति निःशंकमस्तग्रहो हि ॥
 हीनगेहे सदा दीनगेहे मुदाऽकृत्यमपि चाकरोत्पातु सोऽस्मान् ॥४॥
 योऽकरोगार्तिहा योऽकरोदशुभ्रहा दलनमपि पद्महस्तेन जन्याः ॥
 भक्तभयभंजनो मुक्तजनरंजनो वासुदेवः सदा पातु चास्मान् ॥५॥

३५ . अभंग

पुंडलीकवर उभा विटेवर । नित्य कटीवर कर टेवनी ॥१॥
 भिवरेचे तीरां विख्यात पंढरी । नादब्रह्म वरी वरिष्ठा जी ॥२॥
 त्या माजी विड्ल राहे जो निश्चल । चिन्मय केवळ काळकाळ ॥३॥
 चंद्रभागेजवळ राउळ विशाळ । तेथें घननीळ निर्मल जो ॥४॥
 राई रखुमाई ज्याच्या पार्श्वभागी ॥ पाहतां वीतरागी भोगी हो कां ॥५॥
 कटी बरोबर हा भव सागर । दावी भक्तोद्धार वासू म्हणे ॥६॥

३६ . भजन

। पंढरीनाथ पंढरीनाथ । आम्हीं अपराधी घ्या पदरांत ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

३७. गुरुवार

पद -(चाल-मला शांति मुनिं) ताल - झंपा

नरा दत्तगुरु हें परब्रह्म आहे। होइ जागृत उगा फससि मोहे॥१०॥
दत्तगुरु मन्मनी दत्तगुरु लोचनी। दत्तगुरु यद्वचनि भरुनि कानी।
दत्तगुरु बाहेरीं दत्तगुरु अंतरी दत्त सर्वातरी भरुनि राहे॥११॥
ब्रह्म हा दत्तगुरु विष्णु हा दत्तगुरु रुद्र हा दत्तगुरु सत्य आहे।
दत्तगुरु तारक दत्तगुरु कारक। शक्तिधर लोकसाक्षीच आहे॥१२॥
दत्तगुरु वांचुनी किमपि नाहीं जनीं। दत्तगुरु वांचुनी सुराहि नोहे।
दत्तगुरुवांचुनी काय फल वाचुनी। जाय फळ सोडुनी भोगिता हें॥१३॥
माय फळ पाजिते काय फळ होय तें। जाय फळ पुण्य तें भोग नासें।
मोहफळ दे त्यजुनि नाही फळ याहुनी। म्हणुनि तूं दत्तगुरुपाद पाहे॥१४॥
भोग खोटा नको यागताठा नको। योगताठा नको धरुं विमोहें।
दत्तगुरुवांचुनी चित्त न धरी जनी। दत्तगुरु घे मनी भरुनि स्नेहे॥१५॥
या युगी साधने वाउगी गुरुविणे। ना उगी तुं शिणे शास्त्रमोहें।
दत्तगुरु देव हा दत्तगुरु तारि हा। स्नानुभवे वासुदेवचि वदे हें॥१६॥

३८ अभंग

गणेश गकार हुताश रकार। लक्ष्मीश उकार गुरुदत्त॥१॥
अविद्या गुकार तन्नाशक रुकार। गुरुदत्त परपार दाता॥२॥
गुरुदत्त माता गुरुदत्त पिता। तोचि भयहर्ता त्राता माझा॥३॥
गुरुपादपाथ तेंचि माझें तीर्थ। गुरुदेव समर्थ स्वार्थदाता॥४॥
गुरुदत्त नाम तेंचि पुण्यधाम। जे घेतां कुकर्म होम करी॥५॥
गुरुदत्तसेवा परिहारी भवा। संसाराव्यनावा भावार्थिया॥६॥
वासुदेव म्हणे येणे कोण शीणे। गुरुविणे जीणे भेणे तेंचि॥७॥

३९. भजन

॥ पावना दत्ता-पतीत पावना दत्ता ॥

४० शुक्रवार

पद -(चाल-मला शांति मुनिं) ताल - झंपा

नमः सिंधुकन्ये नमः सर्वमान्ये । नमो विष्णुमान्ये वदान्ये ॥६०॥
 लक्ष्मि पद्मालये विष्णुवत्सालये लोकमातर्नमो विश्वनिलये ।
 क्षीरसागरसुते ते नमः सुरनुते वेदगणसंस्तुते विश्वमान्ये ॥६१॥
 यत्कृपासत्कटाक्षोपलब्धोत्कटाः संपदो लेभिरे शकमुख्याः ।
 भोगमोक्षप्रदे भक्तजनकामदे सर्वदे सर्वदा पाहि मान्ये ॥६२॥
 मस्तके या लिपिः केन लिखिता ह्यपि त्वं तदंतमुहुर्लिखसि साऽपि ॥
 ब्रह्मणा वार्यते नैव तद्वार्यते यद्वचो मस्तके नैव धन्ये ॥६३॥
 भार्गवि त्वं सदा भार्गवाहे मुदा पर्यटसि कामदे त्वं हि वरदा ॥
 वासुदेवप्रिये ते नमोऽतीद्रिये वासुदेवेष्टदे सिंधुकन्ये ॥६४॥

४१ पद - चाल अभंगाची

जय जगदंबिके क्षीरनिधिकन्यके ॥
 विश्वोद्भवकारके निजजनतारके ॥६५॥
 अये पद्मालये शुभे तूं ये विष्णुवल्लभे ।
 भार्गवि वारी भक्तक्षोभे पाहि मला स्वर्णभे ॥६६॥
 पाप्यांमध्यें जरि मी थोर दयालु तूं सुंदर ।
 दयनीय मजहुनी येर नसे सर्व दूर ॥६७॥
 तूं कां ऐसा उपजविला लाज न ये कीं तुला ।
 अजुनि तरी दया तुला येवो पाहुनी मला ॥६८॥
 रोगराई नसता जरी कोण ये वैद्याघरीं ।
 जाणुनि हें तूं अंतरीं वासुदेवा तारी ॥६९॥

४२ .भजन

जय जय कमले ॥ लक्ष्मी विमले ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

४३. शनिवार पद -(चाल-मला शांतमुनि) ताल झंपा

नमो वज्रामूर्ते नमो रुद्रमूर्ते ॥ तेऽस्तु कीशाऽऽकृते नष्टजूर्ते ॥४० ॥
अंजनीगर्भजो योऽभवद्वायुजो यो हि रुद्रांशजो दुष्टहंता ॥
जानकीशोकहृत् रामचंद्राकहृत् स त्वमस्मानवाघोरमूर्ते ॥१ ॥
पिप्पलादस्मृतेरिव तदा यत्स्मृते: सार्धसप्ताब्दपूर्वार्किभीतेः ॥
भवति नाशो यथा नारसिंहस्तथा दुष्टविधंसकोऽस्युग्रमूर्ते ॥२ ॥ नमो० ॥

४४. अभंग

अंजनीच्या सुता ये बा हनुमंता ॥ त्वरें वातजाता जाताल्हादा ॥४० ॥
नादा परिसुनी ज्याच्या धाकें मनीं ॥ राक्षस भिजूनी वर्नीं जाती ॥२ ॥
जाती बुभुःकारें त्वरें भूत सारे ॥ तें रूप गोजिरें बरें दावी ॥३ ॥
दावि कूरां भय तें रूप अभय ॥ चित्तीं असो ध्येय तें यशस्वी ॥४ ॥
यशस्वी जो रामदूत बलधाम ॥ मुखीं वदे राम राम नित्य ॥५ ॥
नित्य सीताशोकहारक विवेक-युत वाततोक दुःख वारो ॥६ ॥

४५. अभंग

भवाटवीमध्ये स्वानुभूति सीता ॥ घेऊनी अटतां आत्माराम ॥१ ॥
विषयमृगतृष्णा भूल घाली जेव्हां । वाव मिळे तेव्हां कपटीया ॥२ ॥
राजसाहंकारें स्वानुभूति सीता । नेली हनुमंता आतां धांवे ॥३ ॥
भवाळ्यि लंघोनी लिंगदेह लंका ॥ जाळी तूं विवेका एक्या हाके ॥४ ॥
साधनशिळेने तूं सेतु बांधून । आत्मारामा घेऊन युद्ध करी ॥५ ॥
कामादि असुर मारुनि दे आतां ॥ स्वानुभूति सीता वासुदेवा ॥६ ॥

४६. भजन

॥ अंजनिसुता जय हनुमंता-दर्शन दे तव राघवदूता ॥

संतमहिमा

४७. अभंग

सदा संतांपाशी जावें ॥ त्यांचे जवळीं बैसावें ॥१॥
उपदेश ते न देती ॥ तरी ऐकाव्या त्या गोष्टी ॥२॥
तेचि उपदेश होती ॥ त्याही कष्ट नष्ट होती ॥३॥
वासुदेव म्हणे संत ॥ संगे करिती पसंत ॥४॥

४८. भजन

जय जय गुरु महाराज गुरु - जय जय परब्रह्म सद्गुरु ॥

४९ पद - चाल अभंगाची

दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी ॥
तरि मी आन न मागें तुजसी निर्धारुनि मानसी ॥५॥
स्मरण तुझें मज नित्य असावें तव गुण भावें गावें ॥
अनासक्तिने मी वागावें ऐसे मन वळवावें ॥६॥
सर्व इंद्रिये आणि मन हें तुझे हाती आहे ॥
यास्तव आतां तूं लवलाहें स्वपदीं मन रमवावें ॥७॥
विवेक आणि सत्संगति हे नेत्रद्वय बा आहे ॥
वासुदेवा निर्मल देहें जेणे त्वत्पदिं राहे ॥८॥
दत्ता मजला प्रसन्न होसी० ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

५० आरती श्रीवासुदेवानंदसरस्वतींची

(श्री.प.प.नृसिंहसरस्वती दीक्षितस्वामीमहाराजविरचित)

जय जय श्रीमद्गुरुवर स्वामिन् परमात्मन् हंसा ।

वासुदेवानंदसरस्वति आरति तदहंसा ॥१०॥

सोहं हंसः पक्षाभ्यां संचरसि ह्याकाशे ॥

वासस्ते खलु लोके सत्ये क्रीडा तव मानसे ॥११॥

मुक्ताहारो ब्रह्मावाहको वैराङ्ग्लपधर ॥

भक्तराजहृद्ध्वांतमोहृत् स्वीकरु मां च हर ॥१२॥

पक्षरायैके वातेनैते भीताः काकाद्याः ।

पलायितास्ते द्रुतं प्रभावाद्भवन्ति चादृश्याः ॥३॥

एवं सति खलु बालस्तेऽहं ग्रसितः कामाद्यै-

र्मातस्त्वरया चोद्धर कृपया प्रेषितशांत्याद्यैः ॥४॥

दासस्ते नरसिंहसरस्वति याचे श्रीचरणम् ।

भक्तिश्रद्धे वासस्ते हृदि सततं मे शरणम् ॥५॥

५१ आरतीनंतर श्रीगुरुस्तोत्र

(श्री.प.प.नृसिंहसरस्वती दीक्षितस्वामीमहाराजविरचित)

नमः श्रीगुरो मेशधीशो दयाल्ये । भयार्तिघ्नते स्वात्मदो वासुदेव ।

यतीट्सेवितानंदपादाब्जयुग्मम् । सदा मे हृदि स्थास्नुतां यातु देव ॥१॥

भक्तिश्रद्धे देहि मे ते दयालो । दासोदीनो भावतापेन तप्तः ।

सर्वेस्त्यक्तो द्वारि तेऽत्र प्रसंस्थोऽहं मां मातः पालयाद्य स्वबालम् ॥२॥

आलोक्य मामच्युत ईश्वरोऽपि । भीतोऽगमत्सागरसूरशैलान् ।

सत्यं तथा च तव हृत्कमले स्थितो यः । श्रांतः स्व दर्शय यते गुरुवासुदेव ॥३॥

मा भीरिति वचनं मे देहि दयालो गुरो यतिश्रेष्ठ ।

नान्यो मे रक्षार्थं धावति भोः श्रीगुरो जगन्मातः ॥४॥

त्वयि भक्तिं मे वर्धय दुर्वृत्तम इश नाशय अशेषं ।

यच्च तवेष्टं तत्कुरु मयि भोः सर्वज्ञा वक्तुमसमर्थः ॥५॥

भक्तिं च मे वर्धय भोस्त्वदीये । रूपे तथा नाशय हृतमश्च ।

दुर्वासनाशच गुरुवर्य दयानिधे ते । यच्चेष्टमेव कुरु तन्मयि सार्वभिज्ञ ॥६॥

मा भीशच भोस्तेऽस्त्वभयं सदैव । यावेऽहमेतद्वचनं गुरो ते ।

अज्ञोऽहमीश करुणाघन वासुदेव । रक्षस्व मां सर्वत एव सर्वदा ॥७॥

प्रसीद मे सागस आर्तबंधो । कारुण्यसिंधोनुपमास्तबंधो ।
बंधो मृषापि व्यथयत्ययं मां । स्वप्नोपमं छिद्ध्यव सर्वतो माम् ॥८॥

५२ श्रीगुरुस्तोत्रम्

भावें नमूं श्रीगुरुच्या पदासी । जे आपदासी हरि दे पदांसी ॥

दासीपरी श्री नमि ज्या पदांसी । यासी भजे तो नमितों पदासी ॥९॥

सततविगतगम्य श्रेष्ठ दुष्टां अगम्य । सदयहृदयलभ्य प्रार्थिती ज्यासि सभ्य ॥

समद विमद होती यत्प्रसादें न हो ती । कुगति सुगति देती त्या पदा हे विनंती ॥

गुरुपदा विपदापहरा सदा । अभयदा भयदामयदारदा ॥

हृतवदान्यमदा तव दास्य दे । अमददा गदहा न कुदास्य दे ॥१३॥

नमस्ते भवारे नमस्ते शतारे । नमस्तेऽघवैरे प्रशस्तेष्टकर्ते ॥

नमस्ते खलारे विहस्तेष्टदात्रे । नमस्तेऽरिवैरे समस्तेष्टसत्रे ॥१४॥

गुरुपद मद वारी सर्व भेदां निवारी । गुरुपद गद वारी सर्व खेदां निवारी ।

सतत विनत होतां वारि जें आपदांसी ।

सतत विनत होऊं आम्हीं ही त्या पदांसी ॥

भावें पठति जे लोक हें गुरुस्तोत्रपंचक ।

तयां होय ज्ञान बरें वासुदेव म्हणे त्वरें ॥

५३ श्रीगुरुदत्तात्रेयाष्टकम्

तापत्रयानें मम देह तापला । विश्रातिं कोणी न च देतसे मला ॥

दैवें तुझें हें पद लाधलें मला । दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला ॥१॥

कामादि षड्वैरि सदैव पीडिती । दुर्वासना अंग सदैव ताडिती ॥

त्राता दुजा कोण न भेटला मला । दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला ॥२॥

देहीं अहंता जडली न मोडवे । गृहात्मजस्त्रीममता न सोडवे ॥

त्रितापदावानळ पोळितो मला । दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला ॥३॥

अंगीं उठे हा अविचार दुर्धर । तो आमुचें हें बुडवीतसे घर ॥

पांपे करोनी जळतों त्वरें मला । दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला ॥४॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

तूंची कृपासागर मायबाप तूं। तूं विश्वहेतू हरि पाप ताप तूं ॥
न तूजवांचूनि दयाळु पाहिला। दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला ॥५॥
दारिद्र्द्रचदावें द्विज पोळतां तया। श्री द्यावया तोडिसि वेल चिन्मया ॥
तया परी पाहि दयार्द्र तूं मला। दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला ॥६॥
प्रेतासि तूं वाचविसी दयाघना। काष्ठासि तूं पल्लव आणिसी मना ॥
हें आठवी मी तरि जीव कोमला। दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला ॥७॥
ह्या अष्टके जे स्तविती तयावरी। कृपा करीं हात धरीं तया शिरी ॥
साष्टांग घालूं प्रणिपात बा तुला। दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला ॥८॥

५४. करुणात्रिपदी - (उद्घवा शांतवन कर०)

शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां ॥ध्य० ॥
तूं केवळ माता जनिता, सर्वथा तूं हितकर्ता ॥
तूं आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तूंची त्राता ॥
चाल भयकर्ता तूं भयहर्ता ॥ दंडधर्ता तूं परिपाता ॥
तुजवांचुनि न दुजी वार्ता ॥ तूं आर्ता आश्रय दत्ता ॥ शांत हो० ॥१॥
अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसि यथार्था ॥
तरि आम्हीं गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा ॥
चाल तूं तथापि दंडिसि देवा ॥ कोणाचा मग करुं धावा ॥
सोडविता दुसरा तेव्हां ॥ कोण दत्ता आम्हां त्राता ॥ शांत० ॥२॥
तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी ॥
पुनरपिही चुकत तथापी, आम्हांवरि न च संतापी ॥
चाल गच्छतः सखलनं क्वापी ॥ असें मानुनि नच हो कोपी ॥
निजकृपालेशा ओपी ॥ आम्हांवरि तूं भगवंता ॥ शांत० ॥३॥
तव पदरीं असतां ताता, आडमार्गीं पाउल पडतां ॥
सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता ॥
चाल निज विरुदा आणुनि चित्ता ॥ तूं पतीतपावन दत्ता ॥
वळे आतां आम्हांवरता ॥ करुणाघन तूं गुरुनाथा ॥ शांत हो० ॥४॥
सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हें घरदार ॥
तव पदीं अर्पु असार, संसाराहित हा भार ॥

चाल परिहरिसी करुणासिंधो ॥ तूं दीनानाथ सुंबंधो ॥
 आम्हां अघलेश न बाधो ॥ वासुदेव प्रार्थित दत्ता ॥५॥
 शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शामवी आतां ॥

५५. पद - (चाल-इस तनधनकी०)

श्रीगुरुदत्ता जय भगवंता ॥ तें मन निष्ठुर न करी आतां ॥६०॥
 चोरे द्विजासी मारितां मन जें, कळवळलें तें कळवळो आतां ॥६१॥
 पोटशुळानें द्विज तडफडतां, कळवळलें तें कळवळो आतां ॥६२॥
 द्विजसुत मरतां वळलें तें मन, हो की उदासिन न वळे आतां ॥६३॥
 सतिपति मरतां काकुळति येतां, वळलें तें मन न वळे कीं आतां ॥६४॥
 श्रीगुरुदत्ता त्यजिं निष्ठुरता, कोमलचित्ता वळवीं आतां ॥६५॥

५६. पद

जय करुणाघन निजजनजीवन, अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥६०॥
 निज अपराधें उपराठी दृष्टी, होउनि पोटीं भय धरूं पावन ॥६१॥
 तूं करुणाकर कधीं आम्हांवर, रुससी न किंकरवरद कृपाघन ॥६२॥
 वारी अपराध तूं मायबाप, तव मर्नी कोपलेश न वामन ॥६३॥
 बालकापराधा गणे जरि माता, तरि कोण त्राता देईल जीवन ॥६४॥
 प्रार्थीं वासुदेव पदीं ठेवी भाव, पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन ॥६५॥ जय० ॥

५७ पद

आठविं चित्ता तूं गुरुदत्ता ॥ जो भवसागरपतितां त्राता ॥
 आहे जयाचें कोमल हृदय ॥ सदयचि हा भव हरि वरदाता ॥६१॥
 पाप पदोपदिं होई जरी तरी ॥ स्मरतां तारी भाविकपाता ॥६२॥
 संकट येतां जो निज अंतरी ॥ चिंती तथा शिरीं कर धरी त्राता ॥६३॥
 जो निज जीवींचे हितगुज साचें ॥ ध्यान योगियाचें तो हा ध्याता ॥६४॥
 सज्जनजीवन अनसूयानंदन ॥ वासुदेव ध्यान हा यतिभर्ता ॥६५॥

५८ स्फुट अभंग

देवदेवा दत्ता तव पदीं चित्ता । ठरवीं विश्वनाथा कथा गातां ॥६१॥
 माझी वाणी गूण तुझे वाखाणून । रमो हैहि धन दान देगा ॥६२॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

तुङ्या भजकाची सेवा करो कर | हाचि देयीं वर वरदेशा ॥३॥
मन द्रवो माझें गूण गातां तूझे | उतरे कर्मओळें माझें जेणे ॥४॥
संकंप रोमांच अंगीं व्हावे उंच | न दिसावें उंचनीच कोठें ॥५॥
जेवी श्येन जाळें तोडूनियां पले | तसें भवजाळें (बळे) तोडवीं हें ॥६॥
आतां माझा भाव तव पदीं ठाव | घेवो हें वैभव नित्य असो ॥७॥

५९ अभंग

द्वेषीना कोणातें मैत्रीनें सर्वातें | समरस वर्ते संत तोचि ॥१॥
ममता अहंता सोडी लोकांवर | कृपा करी धीर धरी क्षमा ॥२॥
दैवलाभें हारिख सम सुखदुःख | मानी तोचि चोख दत्तभक्त ॥३॥
उदासीन दक्ष शुची अनपेक्षा | शत्रुमित्रपक्ष न लक्षी जो ॥४॥
हर्षमर्षभीती न ठेवी जो चित्ती | उदासीनवृत्ति राखी नित्य ॥५॥
मान अपमान देई जो सोडून | तोचि साधू पूर्ण दत्तभक्त ॥६॥
वासुदेव म्हणे स्थितप्रज्ञ भक्त | तोचि गुणातीत ब्राह्मण तो ॥७॥

६० अभंग

अति सुलभ दत्तनाम | न पडे ज्या किमपि दाम ॥१॥
निज जिह्वा ही साधन | नाम घेतां नोहे दीन ॥२॥
दत्त दत्त उच्चारितां | दत्त भेटे भोळ्या भक्तां ॥३॥
माहात्म्य दत्तनामाचे | हो अगम्य वेदवाचे ॥४॥
वासुदेव म्हणे दत्त- | नामें भक्त होती मुक्त ॥५॥

६१ अभंग

सर्व पापां प्रायश्चित्त | चित्तगेहीं ध्यावा दत्त ॥१॥
कर्णमार्गे दत्तगुण | रिघतां हो मन पावन ॥२॥
स्मरतांचि दत्तरूप | लया जाती पापताप ॥३॥
वाचे वदतां दत्त दत्त | दत्त करी गुणातीत ॥४॥
वासुदेव म्हणे चित्ता | आदरीं तूं भावें दत्ता ॥५॥

६२ अभंग

देवांचा जो देव ख्यात महादेव । श्रुतीचे वैभव भववैरी ॥१॥
 वैरी असुरांचा कैवारी सुरांचा । संसारी नरांचा जो आधार ॥२॥
 धारण धर्माचा पति पार्वतीचा । सद्गति संतांचा साचा देव ॥३॥
 देवऋषिमुनीचा संशय हराया । प्रार्थिती हरा या राया म्हणुनी ॥४॥
 म्हणुनी दक्षिणामूर्ती अवतार । धरी गौरीवर वरद हो ॥५॥
 हो परमहंस परिग्राडाचार्य । पूज्य सुरवर्य आर्यवंद्य ॥६॥
 वंद्य दत्तात्रेया परी वासुदेवा । देवोनि सद्भावा भावा वारो ॥७॥

६३ खंडोबाचा अभंग

देव खंडेराव महालसाधव । जेजोरीचा देव भावलभ्य ॥१॥
 लभ्य नसे योगा तो हा भक्तियोगा । गम्य घे अभंगा अंगा देव ॥२॥
 देव दुःखहारी मणिमल्लारी । निजभक्तां तारी वारी क्लेश ॥३॥
 महालसाकांत हर मूर्तिमंत । खंडोबा महंत ख्यात देवीं ॥४॥

६४ अभंग

चिमणी रमणी हृदयहारिणी । तरुणी हरिणी दत्तमूर्ती ॥१॥
 रक्त पादतळ बाहु दोन सरळ । वक्षःस्थळ भाळ सुविशाळ ॥२॥
 विस्तीर्ण जघन सुहारय वदन । श्वेताल्परदन पीनश्रोणी ॥३॥
 शोभे सिद्धासन खेचरी मंडन । वराभयदान दे दों करीं ॥४॥
 ऐसें दत्तध्यान हृदयीं धरून । आरंभा भजन आवडीनें ॥५॥

६५ अभंग

नाम घेतांचि तात्काळ । पळताति कळिकाळ ॥१॥
 मग बापुडा वेताळ । भूत नोहे कां व्याकूळ ॥२॥
 नाम ऐकी खळव्याळ । तोही सांडी स्वामंगळ ॥३॥
 ब्रह्मनिष्ठ घोटी लाळ । नाम ऐकतां रसाळ ॥४॥
 दत्तनाम थोडा वेळ । गातां तुटे भवजाळ ॥५॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

६६ उपदेशपर अभंग (पत्र)

गं गा पाप वारी शशी ताप हरी	
गा ढ दैन्य वारी कल्पवृक्ष	॥१॥
भा यें सदगुरुचे झालिया दर्शन।	
गी ळे दैन्यवन पाप ताप	॥२॥
र ज तम दोष वारुनीयां मन।	
थी रवुनी ध्यान करी जो नित्य	॥३॥
अं तरीं तयाच्या प्रगटे महेश।	
बु ढ्याचा जो ईश तोची गुरु	॥४॥
स दगुरु तो देव भासे स्वयमेव।	
ना ना देहीं गम्य भाव एक	॥५॥
रा बती जयाच्या सत्तेने करणे।	
य श त्याचें गाणे गावे नित्य	॥६॥
णा न्त रायमध्य नादि नाम त्याचें।	
घेतां संसाराचे भर्म होय	॥७॥
तोची साक्षिभूत गुरु वासुदेव।	
तया पदीं भाव ठेवा नित्य	॥८॥

६७ अभंग

भवसिंधुमाजीं पडलीं मी आतां। काढीं वर ताता हात धरुनि॥१॥
धरुनियां कर तूंच कृपा कर। काढीं मज वर दरहरा॥२॥
हरावया कट्ट मुलिचे गुरुबाप। मग आपोआप धांवे त्वरें॥३॥
त्वरें धावूनियां आलि गुरुमाय। मुलीचा अपाय हरावया॥४॥
कां ग बोरळसी काय झालें तूज। त्वां उगीच आज गांजविलें॥५॥
झाडावर नर चढुनियां खालीं। पाहुनी आपूली पडछाया॥६॥

पडलों प्रवाहीं बुडतों मी आतां। धांवा हो वरता काढा म्हणे॥७॥
 तेणे परि तूङे असे हें वचन। व्यर्थ तूं भुलून बोभाटसी॥८॥
 बुद्धिसिंधुमाजीं निज प्रतिबिंब। पाहुनीयां क्षोभ पावलीस॥९॥
 मी ही उपजली एवढी वाढली। बळकट झाली प्रौढ आतां॥१०॥
 आतां मी भागली आतां वृद्ध झाली। आता मी रोडली झाली दीन॥११॥
 माझा परिवार हा हें माझें घंर। पडलें अंतर जिवलग्याचें॥१२॥
 सर्व लटिकेंचि भासतसे मोहें। आतां चित्ति घे हें माझें वाक्य॥१३॥
 पूर्वी अहंकार निजरूपावर। कल्पिला तो घोर दर दावी॥१४॥
 आपुलें तादात्प्य ह्या अहंकाराशी। त्यामुळे देहाशीं यावत्कर्म॥१५॥
 जीवाशीं तादात्प्य सहज असे हें। जन्मोजन्मीं राहे नोहे नष्ट॥१६॥
 साक्षी आत्म्यासी तादात्प्य भ्रमानें। नासे तेंची झानें गुरुकृपे॥१७॥
 झाडावर मी हा न पडलों जळी। जाणे तये वेळीं भ्रम सोडी॥१८॥
 तेंवीं गुरुवाक्या परिसुनि साक्षी। मी असें निरीक्षी अंतर्दृष्टी॥१९॥
 असें तूं आपणा आपण जाणून। भ्रम निरसून होयीं मुक्त॥२०॥
 वासुदेव म्हणे माझा हा विमल। मनि धरि बोल फोल नोहे॥२१॥

६८ अभंग

भयाचें जें भय भक्तां दे अभय। ते हे दत्तात्रेयपाय वंद्य॥१॥
 भासे जें द्वितीय तेंचि दावि भय। म्हणुनी हे पाय ध्यावे चित्ती॥२॥
 मुळी नसें द्वय तेथें कैचे भय। बाला जेवीं द्वय भासे छाया॥३॥
 पाहुनी सावुली बाळक आपुली। भी तसी ही बोली हो मायिक॥४॥
 अंतर्दृष्टीनें हें दत्तपद ध्यातां। भयाची न वार्ता काळत्रयी॥५॥
 वासुदेव म्हणे स्वाभिन्न हें पद। ध्यातां भय खेद भेद कैचा॥६॥

६९ अभंग

पुरे करताल प्रेम दीपमाळ। फावे तोचि काळ भजनाचा॥१॥
 लाधे जें जें स्थळ तें शुद्ध देऊळ। फावे तोचि काळ भजनाचा॥२॥
 कसा असो स्वन तोचि हो सवन। ये तो श्रोता जन भजनाचा॥३॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

जेव्हां जें स्मरण तोचि क्रम जाण। भजनीं सर्वा पूर्ण अधिकार। ॥४॥
दत्तनामें सांग होताहे जें व्यंग। संशय कां मग भजनीं घ्यावा। ॥५॥
भजनीं आड माता पिता येतां त्यांतें। त्यजुनी परतें दत्ता भजा। ॥६॥

७० अभंग

वेदें तुझा ठाव दाविला न वाव। लपाया तूं देव लपसी कैसा। ॥१॥
कैसा तरी लप आतां न घें झोप। विवेके तद्वपद्वय शोधूं। ॥२॥
शोधूं पापपुण्य सगुण वरेण्य। ध्यावूं रूप अरण्य न सेवितां। ॥३॥
न सेवितां योग भजनीं आणूं रंग। नको सुर राग टाळ आतां। ॥४॥
आतां वाक्ये कोश शोधूं तोङ्हूं पाश। निर्गुणी निराश होउनी राहूं। ॥५॥

७१ अभंग

मोक्षाचें आम्हांसी नाहीं अवघड। तो आहे उघड गाठोडीसी। ॥१॥
त्यासी त्यास देणे कोण तें उचित। मानूनियां हित घेतों सुख। ॥२॥
भक्ताचे सोहाळे होतील जीवासी। नवल तेवी मी पूरविता। ॥३॥
वासुदेव म्हणे सुखें देई तो संसार। आवडीसी थार करी माझे। ॥४॥

७२ अभंग

आजि आनंद आनंद। मनीं भरला पूर्णानंद। ॥१॥
वाचे बोलतां तो नये। बुद्धिबोध स्तब्ध राहे। ॥२॥
नित्यानंद सद्गुरुरूपा। पाहतां हरल्या जन्मखेपा। ॥३॥
तया माझा नमस्कार। जेणे हरलों आपपर। ॥४॥
ते हे वासुदेवचरण। हृदयीं येतां झालों धन्य। ॥५॥

७३ अभंग

जीवस्वरूपा पाहतां। मोक्षसुख आले हाता। ॥१॥
सत्यज्ञानानंद तया। श्रुति गर्जताती जया। ॥२॥
ऐसा श्रीगुरु उपदेश। होतां तुटती सर्व पाश। ॥३॥
तो हा अनुभव खासा। पुसा वासुदेवदासा। ॥४॥

७४ अभंग

भूपा स्वप्नी जरी दिसे दरिद्रता । तीची जागा होतां वार्ता नसे ॥१॥
 स्वप्नी महापाप होई त्याचा ताप । न करी नर झोंप लोपतांचि ॥२॥
 जागेपणी तसें जें जें घडतसे । ज्ञानोत्तर कसें वसेल तें ॥३॥
 अपरोक्षज्ञान होतां पाप नाशे । वासुदेव असें सांगतसे ॥४॥

७५ अभंग

मनझंद्रियाचा चालक भासक । तोचि आत्मा एक प्रेरक जो ॥१॥
 जयावीण कांही क्रिया होत नाही । तयाचे नद्याही मोही नर ॥२॥
 आपुल्यावरी घे कतृत्व भोक्तृत्व । सोडी खरे तत्त्व पासर जो ॥३॥
 आत्मायाची चोरी तोचि नर करी । या परी दुसरी चोरी नसे ॥४॥
 वासुदेव म्हणे आत्मापहारक । तो सर्व पातक शिरीं घेयी ॥५॥

७६ अभंग

तुज नमूं देवा ठेऊनीयां भावा । केला हा बरवा उपदेश ॥१॥
 मोहतम गेले ताप ही निमाले । त्वद्वप्ती निवाले माझें मन ॥२॥
 ज्ञानसूर्य मनीं उदित होवोनी । टांकिले जाळूनि अंतर्स्तमा ॥३॥
 देवा तुझें पद पाहूनि आनंद । ज्ञाला गेला खेद भेद सर्व ॥४॥
 आज हें अपूर्व आले मोठे पर्व । पाहिले पद सर्व प्रेमास्पद ॥५॥
 तूंचि मायबाप शमविले ताप । घालविले पाप कोपद्वेषा ॥६॥
 केला उपदेश माझा सर्व काम । करिसी निष्काम धाम दिल्हें ॥७॥
 देवा परानंद सतत हें पद । दिसो हाचि छंद पूरवीं तूं ॥८॥

७७ अभंग

भलत्या मिषेंही दत्तनाम घेतां । फल येई हातां सत्य सत्य ॥१॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

श्रुती स्मृती गाती पुराणे वदती । दत्तनामकीर्तीं साधु संत ॥२॥
तीर्थ प्रायश्चित्त न करी पुनीत । ज्या तोही पुनीत दत्तनामे ॥३॥
नामाविना कर्म सांग नोहे धर्म । नाम घेतां शर्म आदीं अंतीं ॥४॥
वदतां वासुदेव पितर ऋषिदेव । तृप्त होती सर्व दत्तनामे ॥५॥

७८ अभंग

कृतयुगिं सुखिं ये ध्याना । जेथ होतीं साधने नाना ॥१॥
त्रेतायुगीं यागीं लोकां । श्रद्धा योजी दे जी सुखा ॥२॥
द्वापारीं ती उपासना । भक्तियोगे तारी जना ॥३॥
कलिमाजीं हरिभजन । प्रेमे कीजे भवबंधन ॥४॥
वासुदेव म्हणे मुनी । गातां जातीं जन तरोनी ॥५॥

७९ अभंग

अन्न प्राण मन वदती विज्ञान । सुख हे कोश शोधून वळखा आत्मा ॥१॥
पूर्वापरजनू अन्नमय तनू । जाणवी आत्मा म्हणू कां आद्यंता ॥२॥
इंद्रियचालक शरीरव्यापक । जड हा प्राण एक केरीं आत्मा ॥३॥
गृहादिक माझें देह मी म्हणे जें । कामादिकां भजे मन तें न आत्मा ॥४॥
जागरीं देहा व्यापी बुद्धी लपे स्वापीं । न आत्मा जडरुपी विज्ञानमय ॥५॥
कर्तृत्वे करणत्वे हें अंतःकरण । बाहेर आंत मनबुद्धीभेदे ॥६॥
अंतःकरणवृत्ती सुखोपमभागीं । केव्हां पुण्यभोगीं मग घे झोप ॥७॥

८० अभंग

आत्मा अज पर अजर अमर । त्यावरी विकार नर आरोपी ॥१॥
हेचि आत्महत्या करी जो पामर । तो घोर आसूरलोकीं जायी ॥२॥
अंधतम जेथें घनदाट आहे । तेथें क्लेश साहे राहे नित्य ॥३॥
वासुदेव म्हणे आत्महत्ये असें । दुजें पाप नसे नासेना जें ॥४॥

८१ अभंग

जिता जागेपणीं तो मरतां स्वप्नीं । रडती आकोशूनी तयालागीं ॥१॥
जागेपणी मेला स्वप्नीं तो पाहिला । तरी घे हर्षाला तावन्मात्र ॥२॥

हें असत्य असे संसारींही तसें। जें जें दिसतसे तें असत्य ॥३॥
म्हणे वासुदेव हें मायावैभव। याचा हो अभाव निव्रेमाजीं ॥४॥

८२ अभंग

जळो जळो उंचपण। दावी नरक दारुण ॥१॥
जळो जळो मानापमान। दावी शेखी यमदंडन ॥२॥
जळो जळो पूजास्तुती। दावी अंती जे विपत्ती ॥३॥
जळो जळो जात्यभिमान। दावी मूढा जो बंधन ॥४॥
जळो जळो देहाभिमान। दावी अज्ञा जन्ममरण ॥५॥
दत्तदेवाचें भजन। तारी लीना हो भवभंजन ॥६॥

८३ अभंग (परोक्षत्वेन दत्तात्रेयस्तुतिः)

जो वसे दक्षिणदेशीं। दक्षिणात्य भजती ज्यासी ॥१॥
गंधर्वस्थित जो देव। भक्तांचा पुरवी भाव ॥२॥
कलियुगीं जो प्रख्यात। श्रुति नेणे ज्याचा अंत ॥३॥
मार्गशीर्षमासीं ज्याचा। जन करिती उत्सव साचा ॥४॥
वासुदेव त्याचे पाय। नमी हरिती जे अपाय ॥५॥

८४ अभंग

पदाति पांगुळा डोळस आंधळा। विद्वानही खुळा बळी भोळा ॥१॥
वाग्मि मोना कान असतां भेरा जन। तुटोनि बंधन स्थिर राहे ॥२॥
अशा पाशीं देव सदां घेतो धांव। ठेवी जीवभाव दत्त तेथें ॥३॥
ह्या कूटा जाणुनी रमे जो भजनी। त्यापुढें येऊनी दत्त नाचे ॥४॥

८५ अभंग

भेटीलागी माझें मन उतावीळ। कई मी पाउले पाहिन डोळां ॥१॥
ऐसें कृष्णातीर वृक्ष औदुंबर। ऐसा जगदोद्धार देव कोठें ॥२॥
धन्य तेथें जन भावार्थी सज्जन। वैकुंठचि जाणा प्रत्यक्ष हें ॥३॥
स्वर्गीचे सुरवर वांछिताति जन्म। पाहाया चरणयुग्म अखंडित ॥४॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

पाहुनियां वासू श्रीदत्तपादुका । आल्हादुनि देखा नाचतसे ॥५॥
श्रीमद्वत्तात्रेय येथें नांदताहे । नरसिंहसरस्वती ये यतिरूपे ॥६॥

८६ अभंग

दत्तनामें पाप पळे । मग सर्व विघ्न टळे ॥१॥
मग ध्यानीं राहे मन । अनायासें होय ज्ञान ॥२॥
ज्ञानें सर्व पाप नासे । असें दुजें पावन नसे ॥३॥
स्वप्नीं नाना पापें होती । जागेपणीं तीं न बाधती ॥४॥
स्वप्नपापा प्रायश्चित्त । जागा होतां कोण घेत ॥५॥
वासुदेव म्हणे ज्ञान । होतां होतो नर पावन ॥६॥

८७ अभंग

चंदनाचे वनी अन्यवृक्ष वसे । चंदन होतसे शीत सुगंध ॥१॥
चंदनाचे परी तोही ताप वारी । शीतलता करी बरी सर्वा ॥२॥
दैवें संतांचिया जवळी राहती । तेही संत होती गती दाते ॥३॥
कर्म उपासना सांगूनि तें ज्ञान । उद्धरती दीनजनांते ही ॥४॥
ते त्रिविध पाप वारिति त्रिताप । तेचि दत्तरूप वासु म्हणे ॥५॥

८८ अभंग

सेवावे संत जन । वंदावे लीन होऊन ॥१॥
उदार संत मुक्त । करिती ते कर्मबधित ॥२॥
पुण्य पाप जे संतांचे । हिशेदार असती त्याचे ॥३॥
संतांच्या सुकृता घेती जे भावें त्यां सेविती ॥४॥
संतांच्या पापा घेती । जे दुष्ट त्यां द्विषिती ॥५॥
वासुदेव म्हणे संतां । दत्त मानी आत्मवत् ॥६॥

गणपतीचीं पदे

८९ पद (चाल-तुम्हां तो शंकर०)

गणपति शुभमति दे सद्गति दे । ॥४० ॥
 सिद्धिबुद्धीश्वरा तूचि लंबोदरा, मोरया मोरया मोरया ।
 परशु करिं घेऊनी विघ्नवन छेदुनी अभयवर देउनी, भाव तव दे । ॥१ ॥
 सर्व संकटहरा पार्वतीकुमरा, मोरया मोरया मोरया ।
 पूर्ण करिं बा दया वारुनी सन्नया वारि संसृतिभया, भाव तव दे । ॥२ ॥
 रक्तवसनलेपना रक्तवरभूषणा, मोरया मोरया मोरया ।
 शूर्पकर्णा गणाधीश्वरा धीश्वरा त्रीश्वरा, सर्वदा ते स्मृती दे । ॥३ ॥

९० पद (चाल-खरि झाली दृष्ट माइया०)

शिवतनया विघ्नराया लवकर ये धाउनि ॥
 जय मोरया वेदगेया हाक माझी परिसुनी । ॥४० ॥
 निर्गुण तूं निर्विकार अज अमरतारण ॥
 बहिरंतर्व्यापकत्वे सर्वाचा कारण ॥
 असुनि स्वयें तूंचि होसी धर्माचा धारण ॥
 सगुणपणे कोण जाणे तव महिमा या जनी ॥ शिवतनया० ॥१ ॥
 श्रुति वदती तूं गणांचा गणपती म्हणुनियां ॥
 कवि कवींचा ज्येष्ठराज तूं अससी मोरया ॥
 ब्रह्माचा ब्रह्मणस्पति गणपति तूं करि दया ॥
 निरवद्या विश्ववद्या ये आद्या धाउनी ॥ शिवतनया० ॥२ ॥
 संकटीं पार्वतीने स्मरतां तूं सत्वर ॥
 येउनियां स्वीय माया पसरुनियां आसुर ॥
 पळवुनियां पुत्र होसी तीचा लंबोदर ॥
 दरहर तूं विश्वहेतू ये धावा परिसुनी ॥ शिवतनया० ॥३ ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

११. पद (चाल-प्राप्त होय जें निधान०)

गणाधिनाथा पवित्रगाथा माथा तव पदि ठेवू॥
चतुर्थीचा उत्सव करुन दूर्वाकुर तुज वाहू॥धु०॥
सिंदुरचर्चितमस्तक सिंदुरदनुजारी तूं थोर॥
सर्व संकटें वारुनि विघ्नें स्मरतां करिसी दूर॥१॥
विद्यारंभी उत्सवकालीं जातां येतां नाम।
मंगलधाम स्मरतां तूऱ्ये मोरया पुरविसी काम॥२॥
पाशांकुशरदवरदकरा तूं अससी जगतीं हेतू॥
स्मरतां भक्तां गती देसि तूं तारक आमुचा तो तूं॥३॥
लड्डुकमोदकभक्षणकारक शक्तिविधारक एक॥
तो तूं विनायक गजास्य तारक भाविकभयहारक॥४॥
रक्तचंदनप्रसूनवसन प्रियदूर्वाकुर पूज्य॥
साज्य खाद्याच्या नैवेद्या घेऊनि सुख दे प्राज्य॥ गणाधिनाथा०॥

१२ पद (चाल-सुंदर मुख तुंदिल०)

गजवदना सुखसदना शंभुनंदना॥
विघ्न हरुनि निघ्न करुनि रमवि मम मना॥धु०॥
कृतयुग्मि तूं पङ्क्तिहस्त सित विनायक॥
सिंहवहन विघ्नदहन भजकपोषक॥
त्रेतायुग्मि मयुरसंगि मयुरपालक॥॥चाल०॥
देवा भावा भावा जाणसि तूं षट्कर तूं सद्वेतू स्वर्णशोभना॥१॥
द्वापारीं गजवदना आखुवाहना॥ रक्तवर्ण शूर्पकर्ण परमशोभना॥
पाशांकुशरदवरदकर विघ्नभंजना॥॥चाल॥
गणपां पापा तापा परिहरसी वर देसी भय हरिसी रक्षिसी जना॥२॥
कलियुग्मि तो तूंच साथ येथ प्रगटसी॥
होउनियां द्विभुज अश्वपृष्ठि वैससी॥
धूर्मवर्ण तूर्ण भक्तकाम पुरविसी॥॥चाल॥
दरदा वरदा परदा विघ्नहरा भक्तपरा भवतारा तारि निजजना॥३॥

१३ गणपत्यादि देवांचे अभंग

देवगणाधीश आद्य मयूरेश । वंद्य जो विघ्नेश ईशपुत्र ॥१॥
 स्मरतां विघ्नवना जाळी गजानना । गौरीच्या नंदना मना चिंती ॥२॥
 स्मरणे जयाच्या सर्व संकटांच्या । होळी होती त्याच्या चिंती पदा ॥३॥
 आपदा हरून संपदा देऊनी । तारी निशीदिनीं ध्यानीं ध्यात्या ॥४॥
 त्याचे कृपादृष्टी सुखी हो हे सृष्टी । त्या ध्याऊं संकटीं पुष्टी दे जो ॥५॥

१४ अभंग

गणराया ये मोरया । सदया ये देववर्या ॥१॥
 तुजविण कोण तारी । विघ्नभीती हे निवारी ॥२॥
 विघ्नकर्ता विघ्नहर्ता । तूंचि एक जगद्भर्ता ॥३॥
 तव चरण शरण आर्ता । विघ्नाची नुरवी वार्ता ॥४॥
 धरिले म्यां तव चरण । आतां कैचे ये मरण ॥५॥

१५ अंजनीगीत

त्रिपुरासुरा मारावया । स्मरारि चिंती ज्याच्या पाया ॥
 मुरारी बळिला बांधावया । मोरया तो ॥१॥

१६ पद (चाल-ऐसा जाणीं सर्वेश्वर०)
 विघ्नेशाचें रूप धरी जो निवसे ह्या माझे शरिरीं ॥
 मूलाधारीं चतुष्पत्रीं वासांतीं त्या वंदूं ॥१॥
 षड्दलचक्रीं लिंगस्थानी देही वादि कलांतवर्णीं ॥
 चतुरास्याचें रूप घेऊनी निवसे जो त्या वंदूं ॥२॥
 डाय फांतीं दशदलचक्रीं नाभिरथानीं ह्या मणिपूरीं ॥
 श्रीविष्णूच्या रूपें शरिरी निवसे जो त्या वंदूं ॥३॥
 हृदयस्थानीं द्वादश कोणीं माझ्या कादिकठांत वर्णीं ॥
 गौरीशंकररूप धरोनीं निवसे जो त्या वंदूं ॥४॥
 विशुद्धचक्रीं षोडशपत्रीं कंठीं सस्वरीं माझे गात्रीं ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

श्रीगुरुरूपा सेवुनी हरी निवसे जो त्या वंदू ॥५॥
आज्ञाचक्रीं भ्रुकुटिस्थानीं हक्षवर्णान्वित द्विकोणीं ॥
वासुदेवस्वरूप होउनी निवसे जो त्या वंदू ॥६॥
सहस्रपत्रीं जो ह्या विवरीं सुसूक्ष्म होउनी निवास करी ॥
दत्त सत्त्वस्वरूप हरी सुखकर जो त्या वंदू ॥७॥

१७ ध्यानाचें पद (चाल-दत्तात्रेय हा स्मरार०)

मंगलमूर्ति भाविकसद्गति मतिदं ध्यायेऽगतिम् । ॥४०॥
धर्मार्थकाममोक्षचतुर्भुजाऽश्वासितभक्तततिम् । ॥४१॥
कर्मसमर्पण क्षितिमति मति मच्छित्तातीतमतिम् । ॥४२॥
भक्ताधीशं विघ्नविनाशं त्रीशं लोकपतिम् । ॥४३॥
अतीतमायं वासुदेवगेयं दत्ताऽभयशान्तिम् । ॥४४॥

आर्या
तिष्ठे गन्धर्वस्थश्चिन्तामणिरिव गुरुः स नो द्विशयः ॥
सभ्योमाधवतनयो योऽम्बागर्भाशयादयोऽस्त्यभयः ॥१॥

१८ आवाहनाचें पद (चाल - भोलानाथ दिगंबर० ॥

प्रभो देवगणेश्वर दरहर मे हि विभो ॥४०॥
त्वमसि जवीयान्मनसः स्थेयान् अपि किल विश्वविभो ॥४१॥
देवा अपि यं नापुरमायं ध्येयमपीश विभो ॥४२॥
सृष्ट्वाऽदोऽनुप्रविष्टोऽभूरेकस्त्वं स विभो ॥४३॥
भूम्नोऽपीदृष्ट आगम ईश उचितसत्रीश विभो ॥४४॥

१९ आसनाचें पद (चाल - जय जय दत्तराज योगी०)

जय जय विघ्नहर त्रीश स्वीकृवासनमिदमीश ॥४०॥
कालव्यापी त्वं मनसापि त्वमगम्य एव गणेश ॥

प्रभो तथापि श्रुतिवचसापि वृत्तिव्यापितयेश ॥१॥
 दोषविहीनं सुर्वर्णमानसमचलनमेतत् त्रीश ।
 मनोभिधानं देव शोभनं दत्तं स्वीकुर्वीश ॥२॥
 परार्थ्यं सूक्ष्मस्वान्तसंज्ञके विसारि सौम्यालोके ॥
 सुखोपविष्टं ध्याननिविष्टं वन्दे वन्द्यं लोके ॥३॥
 आत्मा गूढो योऽयं लोके तं त्वां त्रीश विशोके ।
 सूक्ष्मदृशास्मिन्वीक्षे स्वामिन्हृतीठस्थं नाके ॥४॥
 अनुग्रहोऽयं कृतो यतोऽयं भजकस्तव भववैरे ।
 अतो ममोऽयं भक्तोऽमायं भवतोऽप्यासुरवैरे ॥५॥

१००. पाद्याचें पद (चाल-दत्त दत्त हाचि जप०)

देव देव देव भावलाभ्य गणपते । हेऽनवद्य पाद्यमाद्य तेऽस्तु गणपते ॥ध्रु० ॥
 राहुशीर्षवदौपचारिकं पदं । प्रत्यगात्मसंज्ञमज्ञदृष्टितोऽपदं ॥
 भावशुद्धमप्याविद्धमुन्मदास्पदं । भात्यशुद्धवत्सुशुद्ध माययात्र ते ॥ ॥१॥
 भो तदर्थमायितार्थं पाद्यमद्य ते । हृत्सुवर्णपात्रपूर्णमर्ण उद्गते ॥
 संविदाख्यमीश सांख्यगम्य सत्पते । दत्तमिदं स्वीकुरु दन्ताख्य गणपते ॥२ ॥

१०१ अर्ध्याचें पद (चाल-जय जय जगज्जननी०)

जय जय भवभयहारक । तुभ्यमर्घ्यमीशानर्घशील मलवारका ॥ध्रु० ॥
 देव गुरुचारुभावप्रसन्नतालब्धदैवभावमहार्घवैभवयुक्तमस्तु तारका ॥१॥
 सुविमल सुविशाल चित्तपात्रधृतामलभजनाख्यस्वादुजलमलमस्तु तेऽतिका ॥२॥
 अद्वेष्टतादिकगुणदिव्यमहारत्नगणपूर्णं कान्त्तचित्तस्वर्णपात्रगतमन्तिका ॥ जय
 जय० ॥३॥

१०२.आचमनाचें पद (चाल-एक रूप०)

जय जय गणनाथ सुरासुरवरवन्द्य वर ॥ध्रु० ॥
 द्विविधावरणाचमनीयार्णः स्वीकुरु भीतिहरं ॥१॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

भो तव माययाऽसत्त्वाभानरूपया वरयाऽवृत्तोऽसि वर ॥२॥
आचमनीयमावरणद्वयमद्वय तेऽसत्त्ववर ॥ जय० ॥३॥

१०३. स्नानाचें पद (चाल-भोलानाथ०)

जय जय भवभयहारक कारक शक्तिधृगीश विभो ॥ध्य० ॥
सर्वनियामक प्रवचनादिकदुर्लभता हि विभो ॥१॥
अपि भवसक्तोऽपि हि तव भक्तोऽशक्तोऽत उद्धर भो ॥२॥
त्वद्भक्तिसलिलमीश्वर शीतमाप्लुतये ते विभो . ॥३॥
यः श्रुतविश्रुत आत्म त आदत तत्सनपनाय हि भो ॥४॥
भक्त्याभिधजलमाप्लुतयेऽलं भवतु तवेश विभो ॥५॥

१०४ वस्त्राचें पद (चाल-भज भज भव०)

गणपतये तेऽस्तु नमो धीपतये नित्यं ।
भजकदुःखतापशोकहर्ता त्वं सत्यं ॥ध्य० ॥
अग्निकणा अग्नेरिव देव गणाधीश ।
त्वत्त इमे जगदीश जीवगणा त्रीश ॥१॥
भवतेशावास्यमिदं सर्वमहो धीश ।
वस्त्रत्वेनेश तेऽद्य कल्पितमाद्येश ॥२॥
जगतीदं कस्य धनं त्वदधीनं सर्वं ।
त्वदत्तानन्दममुं पालयेऽप्यवर्ग ॥३॥

१०५ यज्ञोपवीताचें पद (चाल- धाव विभो करु०)

देव विनायक पातकहारक शोकविनाशक दुःखनिवर्तक ॥ध्य० ॥
सूत्रे मणय इव सकलं यद्वपुषि प्रोतमेतमकान्तक ॥१॥
यद्ब्रह्मसूत्रं त्वत्र पवित्रं त्रिवृत्स्वतंत्रं परमं समंत्रं ॥२॥
जगतो मित्र सूत्रमिदन्ते स्वीकरु कल्पितमीश जगत्पते ॥३॥
धेहि सुसूत्रं मां परतंत्रं मा कुरु सत्र कुरुष्व स्वतंत्रं ॥ देव विनायक० ॥४॥

१०६. चंदनाचें पद (चाल - सदर)

कोटिरविद्युतिसोज्ज्वल निर्मल कोटिशशिद्युतिशान्त सुनिश्चल ॥४० ॥
 यदिहाल्हादनमेतच्चन्दनमस्त्वदमुज्ज्वल ॥१ ॥
 ऋतसत्यनामक चन्दनमेककारक घारक स्वीकुरु शीतल ॥२ ॥
 त्वं निर्लेपस्त्वमसि विपाप आपदुद्धरते नम ईशपाल ॥३ ॥

१०७. पुष्टाचें पद (चाल-दत्त दयाकर०)

सुमनः सुमनोभिराम रामसुपूजित जितरिपुस्तोम ॥४० ॥
 गणपत एतत्सुमनः सुमनः समनोभावेनार्पितममनः ॥१ ॥
 अमूल्यभाव स्वाधीनभाव अमूल्यं सुमनो धेहि सुभाव ॥२ ॥
 एतत्सुमनः पूजितमात्मनस्तेऽगभूम्नो भवतु सुधाम्नः ॥३ ॥
 जय जय भगवन्नपारमहिमन् ज्योतिर्धार्मन्नव नो भूमन् ॥४ ॥

१०८ धूपाचें पद (चाल-शैवाले युक्त०)

विश्वाद्य विश्ववन्द्य प्रणतार्तिधर्वसिन् ।
 स्वीकुरु भो धूप एष स्वान्ततमो ध्वंसन् ॥४० ॥
 तव करुणापूर्णदृष्ट्या प्राप्तसुयोगानले ।
 कामाहंकारर्दपक्रोधबलं निर्मले ॥
 यत्नवशादीश दग्धा निःशेषं सोज्ज्वले ॥
 बालेन्दुद्योतितोत्तम धूपोऽयं पावन ॥१ ॥
 अनुकंपासागरापरपरता ते यं विभो ।
 धूपो विश्राणितोऽतः शान्तिद्वारा प्रभो ॥
 योगिवरध्यात ते पदपर्यवसाय्यस्तु भो ॥
 जय जय भो पाहि दंभोत्यायुधभीधर्वसिन् ॥२ ॥

१०९ दीपाचें पद (चाल-उद्धवा शांतवन०)

अज्ञानध्वंसन सुजनप्रेमास्पद मोदनिदान ॥४० ॥
 भास्करो भवति न भाति, स्वप्रकाश ईश न भाति ।
 वैश्वानर एष न भाति, ग्लौःकथं त्वितरद्भाति
 ॥चाल ॥ अनुभाति त्वां हि विभातं । प्रविभातीश्वर जडजातं ।

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

त्वद्भासाऽतस्त्वां संतं । सन्मतं वन्देऽजातं ॥१॥
प्रिय सोऽहंभावसुदीपः यः संवित्संज्ञोऽपापः ।
येनाऽस्त्वां गम्योऽरुपः स्वप्रकाश ते स च दीपः
॥चाल ॥ कम्पहीन एष परेश । दत्तस्त्वं स्वीकुर्वीश ।
ध्वान्तसम्पातविनाश । त्रीश तेऽस्तु नमो नूनं ॥२॥

११० नैवेद्यांचे पद (चाल-उत्तम जन्मा०)

जय भगवन् सदया परया सदया विनयाधिपते वृषगते ॥ध्रू० ॥
चराचराणां स्रष्टा पोष्टा हन्ताऽपि त्वं सुगते ॥१॥
त्वमेव माता पिता त्वमेव गुरुरपि विश्वपते ॥२॥
नतोऽस्मि पादं हृतभवखेदं परिहृतभेदं द्युपते ॥३॥
तवाविवादमासोदास्पदमीशामृतमूर्ते ॥४॥
यस्य ब्रह्मक्षत्रे मित्रे ग्रासो मृत्युलेह्यं पेयं ॥५॥
कर्मै दत्तं नैवेद्यार्थ द्वैतं द्वैतं योगिपते ॥जय० ॥६॥

११२ तांबूलाचे पद (चाल-उत्तम जन्मा०)

जय जय भवभयहर वरदातः ॥ध्रू० ॥
भजकस्वान्ते सततं वसतेऽस्तु नमस्ते ॥१॥
परभक्त्याख्यं परमवीटकं दत्तमिदं भवते ॥२॥
सर्वस्वात्मनिवेदनदक्षिणायुगिदं दत्तं ते ॥३॥
पंचमपुरुषार्थमिहाशेषा दास्यति या यजते ॥४॥
आसंप्रज्ञातादियमात्तारंजयति ॥ जय जय भवभयहर० ॥५॥

११३ प्रदक्षिणेचे पद (चाल-युगे अद्वावीस०)

यावद्दृढबोधः स्यात्तावदहं देव । प्रदक्षिणाः प्रकरोमि श्रवणाद्या एव ॥ध्रू० ॥
ज्ञाताऽखण्डरसंस्थर्न त्वामभितः । आसुप्तादामरणात्रदक्षिणा एताः ॥१॥

त्वं त्रीशाहमहं त्वं त्विति शश्वदेव श्रवणादिकरूपा हि प्रदक्षिणा एव ॥२॥
आभिस्त्वां वाक्यलक्ष्य लक्ष्यविदो याता । यातायाताऽपहरास्तापहरा एताः ॥
यावद्दृढबोधः स्याऽ ॥३॥

११४ नमस्काराचें पद (चाल-उत्तम जन्माऽ)

नमोऽस्तु गुरवे तस्मा आरम्भा उरवे यस्मादस्मान् ।
यत्करुणेक्षालव आविष्टः शिष्टाभीष्टोऽकर्मात् ॥४०॥
भगवन् राजसत्तामसमानसवृत्तीः सर्वश एव ।
निरोध्य योगर्द्धि दास्यति यो निजभजकाय मुदैव ॥१॥
ऐकाश्चनिरुद्धाख्ये भूमी अवलम्ब्य वशीकारं ।
वैराग्यं सत्कारैः सार्धं योगी यं भजते॒रं ॥२॥
श्रद्धा यत्नाद्युपायप्रत्ययलक्ष्या ददते योगं ।
नमोऽस्तु गुरवे गणेशाय प्रदेहि मह्यं योगं ॥३॥
न भावनास्ता मैत्री पूर्वा ईशे लब्धं देव ।
कुतस्तरां वै वृत्तिनिरोधः प्रसीद तन्मे देव ॥४॥
ईशप्रणिधानादेवायं लभ्य इतीहोपायं ।
निश्चित्यायं त्रीशोपायं नमति पदं तेऽमायं ॥५॥
न च भोगार्थं योगं कांक्षे सिद्ध्यर्थं न च कांक्षे ।
कांक्षे त्वद्वारणया योगं त्वतो नान्यद् वीक्षे ॥ नमोऽस्तु० ॥६॥

११५ प्रार्थनेचें पद (चाल-मला शांत मुनिं०)

मनोवृत्तिहारिन् निजाभीष्टकारिन् । नमस्ते विभो क्लेशहारिन् ॥४०॥
यथा क्लेशकर्मादिहीनोऽसि देव । मामपि त्वं तथा कुरु सदैव ॥
रक्षितं लयमुखेभ्यो मनश्चित्सुखे । तिष्ठतु त्वय्यजस्त्रं सुचारिन् ॥१॥
चित्तलयवासनानाशसंवेदनाभ्यासतो ज्ञानरक्षा तपस्या ॥
सिद्धिजनमान्यता व्याधिलयहृष्टता सन्तता मेऽस्त्वचिलसिद्धिकारिन् ॥२॥
देव मैत्र्यादिसद्वासनापाटवात् रागमुखवासना दुष्टसंज्ञाः ॥
नाशमायान्तु ता धीश चैकाश्चयता सन्तताऽस्त्वस्य चित्तस्य भूमन् ॥३॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

स्वानुसन्धानतः स्वान्तवृत्यं ततः सञ्चिरुद्धात्मना त्वय्यनन्त ॥
श्रीश मेऽस्तु स्थितिस्त्रीश मेऽन्या गतिर्नेतरा त्वपरा मुक्तिदायिन् ॥४॥
न्यूनमपि पूर्णतां याति ते खलु सतां स्मरणतः सत्यमात्मन् किल ततः ॥
संस्मरे त्वां विभो भेदमुज्जित्य ओ वासुदेव चेष्टकृन्माऽव भूमन् ॥५॥

११६ पद जगदंबेचें (चाल-सुंदरमुख तुंदिल० |जैजैवंति)

जय मतिमति जय भगवति भूतिपालिके ॥
स्वहितकर्ति अहितहंत्रि दात्रि कालिके ॥ध्रु० ॥
शववाहिनि भवगेहिनि विश्वधारिके ॥
जनमोहिनि धनदायिनि भक्ततारके ॥
लोकजननि शोकशमनि लोककारके ॥ चाल ॥
तोके रंके तावके मणि सुरता भव सतता दृढचरिता सकलचालके ॥ १ ॥
बालोऽयं मेऽसुहरो भाति केवलम् ॥ कालोऽयं क्षपयति हि प्रेक्ष्य मे बलम् ॥
पालोऽयं कोऽस्य न तं वेद्धि संबलम् ॥ चाल ॥
चपलं कुशलं सबलं करु मां तान् मोहयैतान् भजकपालके ॥२ ॥

११७ श्री अनसूयेचें पद

अनसूया पायादपायादनसूया पायात् ॥ध्रु० ॥
अत्रिमुनिप्रिया या गतमाया । साध्वी या विभया ॥ अपायाद.. पायात् ॥१ ॥
अतपत्स्वधवानुमता रेवातीरे या विनया ॥ अपायादनसूया पायात् ॥२ ॥
तपःप्रभावाद्विधिहरिशर्वा । जाता यत्तनया ॥ अपायादनसूया पायात् ॥३ ॥
गुर्जरदेशे तत्राद्यापि । पापी याति गतिम् ॥ अपायादनसूया पायात् ॥४ ॥
उत्सङ्गगतो भगवान्दत्तो । यद्दुर्घं हि पौपौ । अपायादनसूया पायात् ॥५ ॥
सैषाऽनसूया वासुदेवगेया । ध्येया पातु भयात् । अपायादनसूया पायात् ॥६ ॥

११८ गणपतीचें भजन

पार्वतीच्या नंदना गणपति मोरया गजानना ॥
पशुपतिच्या नंदना मूषकवाहना गजानना ॥
कश्यपमुनिनंदना विघ्नच्छेदना भयहरणा ॥

अदितिसतीनंदना असुरनाशना सुखसदना ॥
भक्तजनाल्हादना गणपति मोरया गजानना ॥१॥

११९ पद देवीचे
निजपददर्शन दे जगदंबे, जगदोद्घारिणि गे ॥
अंबे जगदोद्घारिणि गे ॥४०॥

श्री महालक्ष्मी प्रणवरूपिणि ॥ मधुकेठभमहिषासुरमर्दिनि ॥
शुभनिशुभासुर असुहारिणि ॥ चित्सुखदायिनी गे ॥१॥
स्वरूपलक्ष्यालक्ष्य धारिगे ॥ विश्वोद्भवस्थितिलया कारिके ॥
अनंतकोटिब्रह्मांडनाधिके ॥ भवभयनाशिनी गे ॥२॥
हर्षे वासुदेव तुज्जिया पायी । निजशरणागत होउनि आई ॥
नाम मुखिं हृदयी मूर्ति ध्यायी ॥ पतितपावनी गे ॥३॥ निजपद०

१२० पद देवीचे
जगदंबे अंब मां पाहि ॥ कुलस्वामिनि अंबाबाई मी हीन दीन तव पायी ॥
शरणागत आलों आई ॥ तुजवांचुनि या भवडोहीं ॥
मज तारक दुसरा नाहीं ॥ (चाल)
होतों गर्भवार्सी मी जेव्हां । सन्मुख अससी तूं तेव्हां ।
कां निष्ठुर झालिस येव्हां ॥
हो सदय, कृपा कर धांव, येझ लवलाहि ॥
वासुदेव हर्षे तुज ध्यायी ॥ जगदंबे अंब मां पाहि ॥
कुलस्वामिनि अंबाबाई ॥

१२१ पद देवीचे

आदिशक्तिचे कवतुक मोठे भूत्या मज केलें ॥४०॥
पंचभूतांचा देह पोत हा त्रिगुणगुणीं वळला ॥
चैतन्याची ज्योत लावुनी प्रज्वालित केला ॥
चित्ततेलाने प्राणवायुने त्याला स्थिर केलें ॥१॥
उदरपर्डीं देउनि हातीं ब्रह्मांडी फिरवी ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

लक्ष चौ-यांशी घरची भिक्षा मागविली बरवी ॥
ज्या ज्या घरि म्यां भिक्षा केली तें तें घर रुचलें ॥२॥
सकामकर्मे कवड्या यांची माळा मम कंठी ॥
कर्मफळाचा कुंकममळवट माझ्या लल्लाटी ॥
पीडा बाधा शकुन सांगुनी लोकां भुलवीलें ॥३॥
आदिशक्तीचा असा मी भूत्या नाम वासुदेव ॥
मागुनि जोगवा सद्गुरुचरणीं धरिला दृढभाव ॥
आदिशक्ति ही मजला वळली भूतेपण नेलें ॥ आदि० ॥४॥

१२२ पद नर्मदेचं

नर्मद ईश्वरविग्रहजाते पातकहारिणि उद्धरिं मातें ॥
पावनपावनि तूं धुनि रेवे सेविं तुझें तट भास्वति भावें ॥१॥
पश्चिम सागरगामिनि रक्षिं शिक्षिं मला विमलाक्षि निरीक्षी ॥
कालभुजंगम पाठिंशि लागे वारि तया अजि ईश्वरि वेगें ॥२॥
तूं निजसी न च संतत रेवे जागृत राहिसि यास्तव भावें ॥
प्रार्थि महेश्वरविग्रहजाते नर्मद ईश्वरि उद्धरिं मातें ॥३॥

१२३ गंगेचं पद (चाल-उद्धवा शांतवन०)
अयि भूषितभर्गवरांगे मयि करुणा करि बरि गंगे ॥धू० ॥
तूं पाहतां करुणापांगे जें न मिळे योगें यागें ।
तें मिळे तव पदसंगे यास्तव मी सांगे गंगे ॥
चाल ॥ एकवेळ करुणापांगे । अवलोकी मज भवभुजंगे ।
दंशिले अतां सुभगे । अनुरागें स्पर्शि मदंगे ॥१॥
प्रार्थितां कविमातंगे त्या तूं गे स्वीय तरंगे ।
तारिला स्पर्शुनि वेगे ती तूं अजि गंगे ये गे ॥
चाल ॥ दर्शन दे कलिमलभंगे । दुःखसंगे फसलों रागे ।
त्रासलों या भवरोगे । स्वजलौषध पाजिं निजांगे ॥२॥
इच्छितां चित्ततुरंगे बाह्यार्था आजि अनंगे ।
व्यापिले अयि उपरागे जेविं चंद्रा मग तद्योगे ॥
चाल ॥ न सुचे मज कांहि अपांगे । पाहतां तूं एकदा गंगे ।

योग याग मज मग न लागे । भवदवा शमविं विरागे ॥३॥
 गवयावरि जेविं कुरंगे हस्तिनीवरि मातंगे ।
 दीपावरि जेविं पतंगे कमलावरि जेवी भृंगे ॥
 चाल ॥ बडिशावरि मत्स्ये रागे । त्यापरि जन विषयि निजांगे ।
 टांकिति त्यां वळवि विरागे । तुज जड हैं नोहे गंगे ॥४॥
 जी भगीरथसूद्योगे ये भूमीवरि बरि वेगे ।
 सगरांते तारि निजांगे ती तारक जगि तूं गंगे ॥
 चाल ॥ तुजपाशीं प्रार्थुनि मागे । एवढे दे शंभुवरांगे सत्संगे वागविं गंगे ।
 निजरंगे रंगविं गंगे ॥ अयिं ॥५॥

१२४ पद एकादशीचे (चाल-झंपा)

ब्रत श्रेष्ठ हो हैं नरा आदरीं हैं । विष्णुवल्लभ असे पूज्यतम हैं ॥६०॥
 एक एकदाशी तारिणी मानवा । स्वर्गलोकीं सुदुर्लभचि देवां ॥
 पापसंहारिणी हे स्वर्धिरोहिणी । पुण्यखाणी गुणी जाणती हैं ॥६१॥
 कायिका वाचिका मानसिक पातका । वारि एकादशी वारि नरका ॥
 सर्वकामार्थदा सर्वजनबंधदा । सर्वसंकटदा एकची हे ॥६२॥
 भाव ठेवुनि जरी ब्रत करिति हैं तरी । त्यांचिया अंतरीं पाप नोहे ॥
 सासुसून भांडुनी जेविल्या ब्रतदिनीं । नच तयां तारुनी स्वर्ग दे हैं ॥६३॥
 यज्ञतपआदिक धर्मही सकलिक । एक बाजूस तोलोनि धरिक ॥
 घोडशांशे तयां मानि हैं बुजुनिया । वासुदेवाचिया मनि भरें हैं ॥६४॥

१२५ अनादिकल्पेश्वरस्तुति (चाल-दिंडिची)

उज्जयिनीपासूनि वीस कोस । असे आलोट ग्राम उत्तरेस ॥
 जो अनादिकल्पेश तञ्चिवास । निवासाला योग्य तें सज्जनास ॥६१॥
 असे प्रासाद पश्चिमाभिमूख । अभिमुखद्वारीं नंदि असे चोख ॥
 दक्षिणेसी हेरंब विघ्नहर्ता । गर्भगेहीं पार्वती जगन्माता ॥६२॥
 पुढे वाद्यांचा गजर हो त्रिकाळ । उत्तरेसी तीर्थ तें हो विशाळ ॥
 आसमंतात् राहतसे देवकूल । बकुल पिंपळ बाभूल ही विशाळ ॥६३॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

असे पाताळव्याप्त शंभुलिंग । तेंचि सर्वातरी आत्मलिंग ॥
स्वयंभू तें नित्य असे एक । उपाधीनें भासतें जें अनेक ॥४॥
उपाधी ते आदिशक्ति माया । एक असोनी ती अनेक काया ॥
दिसे जीच्या परपार एक दत्त । वासुदेवाचें जेथ रसे चित्त ॥५॥

महादेवाचीं पदे

१२६ पद (चाल-उद्घवा शांतवन०)
जो काळावरि करिं सोटा तो पावन करि आलोटा । धु० ॥
भाळावरि मुनिबाळा शिरिं गंगा जी झुळ झुळां ।
वाहे तीस गौरी डोळा मत्सरें पाहुनि हेळा ॥
चाल ॥ करि मग शिव त्या वेळा । पति असे हाळाहळा ।
मसणीं ये शंभू भोळा । करी अनर्थ ऐसा मोठा ॥१॥
दिसे ज्याचा नीळा गळा । धरि अंगीं विषधरकूळा ।
निजडोळा घाली अनळा । घालुनियां मुऱ्डमाळा ॥
चाल ॥ घेऊनियां हातिं कपाळा । नेसुनियां दिड्मंडळा ।
भूतांचा घेऊनि मेळा । बं शब्द करीतो अति मोठा ॥२॥
थें थें थें नाचे भोळा परि काळा त्यावरि डोळा ।
करवेना ऐशि कपाळा ये दशा वरितां अबळा ॥
चाल ॥ हें सुचवी मनुजां भोळा । अबळावरि न करा डोळा ।
सबळांच्या भंगिति बळा । म्हणुनिया दूरचि लोटा ॥३॥
वाराया मायाजाळा ताराया भाविक बाळा ।
माराया खळवाचाळा करावया सत्प्रतिपाळा ॥
चाल ॥ भूतळावर हर भोळा । अवतरला तत्पदि लोळा ।
तो करील करुणाडोळा । अमृताच्या देतो लोटा ॥४॥
जो काळावरि करिं सोटा तो पावन करि आलोटा । धु० ॥

१२७ पद - शंकराचें

शंकर किंकरदुःख निवारी । भाविकपालक सज्जन तारी ॥
जो वृषवाहन पावनकीर्ती । पंचमुखाकृति गौरभ मूर्ती ॥१॥

भस्मविलेपन पातक हारी । जो स्मरतां निज सेवक तारी ॥
 तोचि भवांतक शंकर भोळा । तो स्मरतां हर वारिल काळा ॥२॥
 जो गिरिजापति भाविकपाता । तो तूं महेश्वर तारिसि आर्ता ॥
 भूतिपते हर उद्धरिं मातें । भक्तपते जय सांब नमस्ते ॥३॥

१२८ पद - गणपतीचें

विघ्नविनाशन पावनगाथा । तारि मला विमला गणनाथा ॥१॥
 ठेविं गजानन ते पदि माथा । दे वर सत्वर पाहि अनाथा ॥२॥
 विघ्न निवारुनि बोध मला दे । बुद्धिपति प्रभु तूं निज छंदे ॥३॥
 वागसि हें श्रुतिगीत न मिथ्या । ती श्रुतिसंमति तूं करि तथ्या ॥४॥
 देव गणेश्वर किकरकामा । पूरविं तूं रविभास्वर नामा ॥५॥
 गावुं तुझ्या अजि विघ्नविनाशा । वंदु तुला द्रुत पूरवि आशा ॥६॥

१२९ पद (चाल - उद्धवा शांतवन०)

वारि दुर्गति दे सद्गतितें तारक हें शंकरलिंग ॥ध्रु०॥
 सुखकर हें लिंग जनातें निजभजनें तारि सदैव ।
 देव शंकर यत्पूजने इच्छित दे निजवैभव ॥
 वर ऐसा शर्वे दिल्हा सेविं यास्तव ठेउनि भाव ॥
 चाल ॥ गतमत्सर जो नर झाला । लिंगार्चन घडलें त्याला ।
 दिव्य दृष्टि देवुनि त्याला । शिव रक्षी सांगोपांग ॥१॥
 तत्त्वज्ञानें दुर्लभ तेंही लिंगार्चक चित्तीं पाही ।
 लिंगार्चक वसे जरि गेहीं तरी मग्न नच हो मोही ।
 गणपत्यकामी तोही घे ऐसी आण मी वाही ॥
 चाल ॥ ख्याती हो वेदपुराणीं । जो असत्य मानी प्राणी ।
 नरकी घे स्थिति हे वाणी । साधूची नोहे व्यंग ॥२॥

अस्य श्लोकः

एष स्वयज्योतिरजोऽप्रमेयो महानुभूतिः स्वकलानुभूतिः ।

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

एकोऽद्वितीयो वचसां विरामे येनेषिता वागसवश्चरन्ति ॥१॥

१३० पद (चाल - पावना वामना या मनां)

पशुपते सुरपते शुभमते ते चरणे असो रति सद्गते ॥
चाल ॥ म्हाळसाकांता करिं दुःखांता ताता तारी गौरीपते ॥१॥
तूं मल्लारि मम सर्व वैरी संहारी गौरीपते ॥२॥
जय मार्तडा त्रिविधहि तापा हरिं गौरीपते ॥३॥
कैलासवासी मणिगिरिवासी तूं गौरीपते ॥४॥
दाक्षिणात्यावरी तूंचि कृपा बरी करिसि गौरीपते ॥५॥

१३१ पतिव्रतेचं पद

पतिव्रत्ये जगदुदरीं नारी शोभे ।
क्षोभेना जी लोकामार्जीं सुखतनुलोभे ।धु० ॥
ज्याशीं केले दैवबले साप्तपदा ।
निजधर्मानें साधुमनें त्याशीं ।
अदीन राहे जेवीं जीवनाधारे मीन ।
ती न दोनी लोकी लोकां लाभे ॥१॥
विप्राग्नीच्या साक्षीनें करिं धरी धर्मे ।
वसनाशन दे घडवुनियां वैदिक कर्मे ।
धर्मार्था दे स्वच्छंदे तोषवि नर्मे ।
शर्मे इहपर पाळुनि पति ह्या नामे शोभे ॥२॥
छायेपरि जी त्या पतिची पदचारिणी ।
दैवलाभे संतोषे सहधर्मिणी ।
पतिव्रता ती जगीं धन्य रमणीं ।
चिमणी हो कां जी स्वैरिणी नरका लाभे ॥४॥
हो कां स्वपती कोपिष्ठ कीं पापिष्ठ ।
स्वभावानें जरि तो केवळ दुष्ट ।
त्या मानी जी भावार्थं पूज्य वरिष्ठ ।
प्रेष्ठ स्त्री ती पतिलोकगती सत्यचि लाभे ॥५॥

१३२ पद शंकराचें (चाल-हरिभजनावीण०)

हर हर हर गौरीवर शंकर प्रसीद ॥४०॥
 त्रीश त्रैगुण्यमार्गमीशातीतस्त्रिवर्गमसि धीश सृष्टसर्गबीज वरद ॥१॥
 खद्योताब्जाग्निनयन सद्योजातादिवदन
 विद्योतितसौख्यसदन मदनहृष्टभेद ॥२॥
 किंकरोऽहमेष तव शंकरोऽपि त्यजसि देव
 किं करोमि तर्हि विभव शिव महेश वरद ॥३॥
 बाणस्त्वामेव देव रावण च तद्वदेव
 शरणमगातौ श्रियैव सेवितौ सुवरद ॥४॥
 स त्वं मामद्य रक्ष परकृपया करुणवीक्ष
 यस्मात्त्वं भक्तपक्षपात्यसीश वरद ॥५॥ हर हर हर गौरीवर० ॥

विष्णूचीं पदें

१३३ पद (चाल-वैशाखमास०)
 चतुर्बाहु कृष्णवर्ण तूर्या पुरवि काम ।
 कामरुचिर चिंतूं सुचिर हें तदीयधाम ॥४०॥
 इंद्रनीलनील नीलविमल मृदुल कांतधाम ।
 शंखचक्रधारि तारि बोलतां स्वनाम ॥१॥
 सर्व पाप सर्व ताप कोप हरुनि धाम ।
 देह नुरवि क्लेश पुरवि क्षिप्र भजककाम ॥२॥
 वासुदेव धरुनि भाव भावे हरिनाम ।
 घेह तया उपरि दया करुनि दावि धाम ॥३॥

१३४ गीत जोगी

अजि सख्या रुससि कांरे । भववैरे श्रीहरे ॥४०॥
 तव भक्त त्वत्परायण होवूनि म्यां प्राण हे ।
 धरियेले रे दयाव्ये निष्ठुरता बाण हे ।
 ना राजी अजि होउनी सोडिसि कां कोण हे ।

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

सोसि बरें बोल बा रे काय चुकलों भवतरे ॥१॥
वांचुं कसा जेविं मासा जळ नसतां तळमळे ।
मजविषयीं कां न तुझें मन बापा कळवळे ।
धेनु जसी धांवे वत्सालागीं तसा कळवळे ।
आजि दयादुग्ध पाजीं नातरी रे मी मरें ॥२॥

१३५ पद मुरलीधराचे

मुरलीधर सुंदरदेहा श्रीधर वर्धितबल्लविमोहा ॥
कस्तुरिकातिलकांकितमाला तारि मला अजि गोकुलपाला ॥१॥
कंसमुखाहितहा खलघाती पांडवपालक कौरवघाती ॥
नंदकिशोरचि तो तुं उदारा तारिं मला निजचित्तविहारा ॥२॥
जो मथुरेश्वर गोकुलवृद्धारण्यविहारक पूरविं छंदा ॥
तारिं निवारुनि ह्या भवखेदा ॥३॥

१३६ पद - रामाचे

राम रघूतम सत्तमभावा कामसुपूरक तारक देवा ॥
कोसलजात्मज राघव सीतानाथ दशाननहा श्रुतिगीता ॥१॥
राक्षसनाशक भाविकनाथा पावन वाल्मिकीतसुगाथा ॥
लक्ष्मणपूर्वज जो भरताग-य सूर्यकुलप्रभु सर्वसुराश्य ॥२॥
जो विभु राघव भार्गवमाना वारि करी न च यद्गुणमाना ॥
शेष तया पदिं ठेवुनि भाळा दोषहरा नमुं धार्मिकपाळा ॥३॥

१३७ पद - मारुतीचे (जैजैवंती)

अंजनिचा सुत मारुतपोत । राघवदूत महाबळवंत ॥
मारुति मारुनि मामक वैरी । रक्षु निरंतर शूर खळारी ॥१॥
हाकचि ऐकुनि राक्षस रानी । जाति पळोनि जयाचीहि कानी ॥

तो हरि मर्कट संकट सर्व। देणगि ज्याचि हि लोकीं अपूर्व ॥२॥
 मारुति मारुततुल्यगती जो। चितितमात्रचि अंकित ये जो ॥
 तो पवनात्मज नामचि घेतां। पूर्ण करो मम कामचि आतां ॥३॥

१३८ पद - बालाजीचे

शेषधावरि जो हरि राहे। वेंकट ईश्वर मेश्वर नोहे ॥
 निद्रित जो द्रुतकामित दे हा। मुद्रित जेथिल भाविति देहा ॥१॥
 जो नवकोट्यधिपेश्वर वित्त। अक्षय राहत जेथिल वित्त ॥
 मत्त खलांतक पातकहर्ता। चित्तचमत्कृतिकारक कर्ता ॥ २ ॥
 जो जगदीश रमेश सुकुंद। कुड्मलदंत लसत मुकुंद ॥
 मुक्त करो निज भक्तजनांते। भक्तिविना न च जो धरि नाते ॥३॥

खंडोबाचीं पदे

१३९ पद (चाल - मजवरती खचित०)

कैवारी प्रार्थितां जो त्रिपुरारी सुरवरीं।
 अवतरला जो प्रसिद्ध मल्लारी क्षितिवरी ॥१॥
 सरदारी घेड बाण शाहाणा जो सुरवरीं।
 श्रुतिमय हो अश्व ज्याचा प्रभु बैसे त्यावरि ।
 उपनिषद्वाक्यरूपा तरवारी घे करी।
 मारि काम क्रोध हेचि मणिमल्लादिक अरी ॥२॥
 जो दैवसुरसंपदामिध सेना घेउन।
 आसुरसंपद्रिपुशीं रण करि जो दारूण।
 औपनिषद्वाक्यशस्त्रे मारुनियां अरिगण।
 लिंगाख्यासुरपुरीचे चूर्ण करी निजकरी ॥३॥
 मारुनियां सर्व शत्रू वश करुनी सुरगण।
 श्वानभूतीं म्हाळसे जो निज अंकीं घेउन।
 साम्राज्य करुनि राहे निजछंदे अनुदिन।
 वंदुं तया खंडेराया जो भजकां उद्धरी ॥४॥ कैवारी० ॥३॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

१४० पद (चाल - वैशाखमास०)

जो इंद्रचंद्रसूर्यमुखसुरासुरार्चित । खंडेश्वर परिहरि दर धरसुतांचित ॥१०॥
जो एक लोकशोकदुःखहारक । हरि ज्याचें यश नाकेशकेशवादिक ।
गाती दिनरात दीनहीनतारक । तो हा स्मरहा पुरहा सुरवरेश्वर ॥१॥
जेजोरी गिरिशिखरीं नित्य वसतसे । नच दुसरे रस्थान बरे दिसतसे ।
तेथें भव साक्षात्क्षिव इष्ट देतसे । भावें जावें गावें तारितो हर ॥२॥
त्या सांबा खंडोबा पाहुं जाति जे ॥ त्यांचे काम पूर्ण होति चित्ति असति जे ।
न कदापी येत मर्नी आणि जे दुजें । परिसा ऐसा सहसा वरद हा हर ॥३॥

१४१ पद (चाल-श्रीक्षेत्र कृष्णातिरी० राम राम म्हणा आर्धी-)

धन्य हो हा गृहाश्रम देयि विश्राम देउनि काम देउनी काम ।
शमवुनी क्रम दाउनि देतसे धाम ॥१०॥
सत्क्रिया नित्य घडती यज्ञ घडती
दाने घडती दोष नासती साधु गृहीं येती साधु गृहीं येती ॥
देवर्षिपितर अभ्यागत तृप्त हे होती ।
दरसाल करिति उत्सवा चैत्रिवरवा घुडीपाडवा ।
रामउत्सवा करिति आखेति करिति आखेति ।
वैशाखस्नान दशहराही करिती ॥
चाल ॥ शयनोत्सव चातुर्मास्यग्रत किती ।
संकल्पिति निजगुरुसी पूजिती ।
आषाढमार्सी नियम किती पाळिती ।
श्रावणमास बरा सर्वही ।
सणाविण नाहीं दिवस एकही ।
भादवा तोही गणपतीचे धाम गणपतीचे धाम ।
होती पूर्ण जेथ विप्रपितृकाम ॥१॥
आश्विन देवपूजन विजयसाधन कार्तिकस्नान
दिवाळिचा सण तुळशिचे लग्न तुळशिचे लग्न ॥

मार्गी दत्ताचें जन्म धनुर्मास सण संक्रमण
 पौषिं माघि नर करित घरोघर शिमगा सण थोर
 ऐसे कामपर सेविति काम पर सेविति काम।
 वेदोक्त नियमें ते मग होति निष्काम॥
 चाल॥ उत्कट वासना असतां यापरि। शश्वदुप्यमान क्षेत्राच्या परि।
 निष्फल काम होती त्यांचे यापरि। घृतलवें अग्नि नच शमे धारेनें शमे।
 तेवि नर शमे यथाति उपरमे जेवि तेवि
 घे धाम सोडोनी अधीकाम देवो धीर निष्काम॥ धन्य०॥२॥

१४२ पद नृसिंहाचें (चाल-कसा करिल भवपार)
 कष्ट सर्व वारी। नरहरी॥४०॥
 प्रल्हादास्तव स्तंभी श्रीहरी। नरहरिरूप धरी॥५०॥१॥
 घुरु घुरु घुरु घुरु जो शब्द करी। दैत्या फाडि करी॥२॥
 जो हा केसरी अवतार धरी। तो लक्ष्मीश हरी॥३॥
 तूं मायबाप तूं गुरु तारी। मम शिरीं हस्त धरी॥४॥
 वासुदेवानंदसरस्वती। चित्तीं वास करी॥५॥

१४३ श्रीकेशवराजाचें पद
 जय जय जय लक्ष्मीवर केशवा प्रसीद॥४०॥
 आजेगांवी ज्याचि मूर्ति पाहिलि म्यां जीच कीर्ति।
 भक्तांची वारि जूर्ति मूर्तिमंत मोद॥१॥
 जय देशिकवरद देव पाहुनियां परमभाव
 त्यांचें घरिं देइ ठाव भावगम्य वरद॥२॥
 नाम्याचे भक्तिस्तव दुर्घटपान करित देव
 वंदि तया वासुदेव भाव धरुनि विशद॥ जय०॥३॥
 इति श्री० प० प० श्रीवासुदेवानंदसरस्वतीकृत श्रीकेशवराजाचें पद समाप्त॥

१४४ पद अग्नीचें (चाल - दो दिवसांची तनु ही)
 देवपुरोहित विप्रदैवत दैवतमुख मखविख्यात।
 दैवत होता ज्याला स्मरतां दरिद्रविंता हो शात॥१॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

जय नष्टतमा रत्नधातमा कामपुरवुनि त्या धामा ।
नेर्ई अम्हां अग्ने भूमा आठवुं संतत तव महिमा ॥४०॥
ज्याला प्रणती करितां स्वस्ती मेधा कीर्ति मती ।
प्रज्ञा विद्या तेज अनामय आयुष्य दे जो सुगती ॥४१॥
भूतळि यत्स्थिति ज्याला गृहपति म्हणती तो तूं आमुचि गति ।
अससी म्हणवुनि करितों विनंती सन्मति देवुनि देयिं गती ॥४२॥
पतिसेवारत नारी तत्सुत कुंडी पडतां तूं त्वरित ।
देवुनि हात स्वयें सुरक्षित केलासि असे हें विख्यात ॥४३॥
म्हणवुनि प्रार्थी नेयी सुपथें सत्कल द्याया जाणसि तूं ।
अमुच्या सुकृता वारिं दुष्कृता वासुदेवा वारिं मंतू ॥४४॥

१४५ श्रीपादश्रीवल्लभपद

श्रीपाद वल्लभ जय नरसिंहसरस्वति यतिवर दत्ता ॥४५॥
कृष्णावेणीतीरविहारा भवसंहारा शिक्षितमत्ता ॥
सत्ता हे तव हे भवदवदव चित्तातीता हो अनियत्ता ॥५६॥
सत्तारक तूं स्थिरचर हेतू हरिं मम मंतु निजपदि चित्ता ॥
रमवी रमणा भवभयहरणा निरुपमकरुणा मुनिजनवित्ता ॥५७॥
वित्तातें श्रुतिमस्तकवित्ता आहे जरि तरि वळवुनि चित्ता ।
माझ्या आतां मजवरि दत्ता करीं करुणेका मृदुतरचित्ता ॥५८॥
इति श्री०प०प०श्रीवासुदेवानंदसरस्वतीकृतश्रीपादश्रीवल्लभपद संपूर्ण ॥

१४६ श्रीदत्तात्रेयप्रार्थना (राम राम म्हणा आधीं-)

दत्तात्रेया जगन्नाथा माथा तव पदीं धरूं ॥
धरुनिया मम करा करा उद्घार ईश्वरा ॥५९॥
सांगावे दुःख मीं काय गाय हे दुभळी जसी ।
तसी मी सर्वथा दीन दीननाथा दया करा ॥६०॥
विद्वा त्रिविधि पापांनीं तापांनीं पोळलें सदा ।
सदानंदा नाइलाज लाज माझी असो तुला ॥६१॥
नाहीच स्थिरता दत्ता चित्ता ह्या क्षणमात्रहि ।
मात्रही रोडलें आता आर्तावरि कृपा करी ॥६२॥

जडली हे मला आधी व्याधी विविध शंकरा ॥
 किकरावरि द्या दृष्टि सृष्टिस्थितिकरा किशो ॥५॥
 मला नसे सद्विचार आचारहि घडे नचि ।
 नचि साधनसंपत्ति ह्या तव पदोपर्दी ॥६॥
 नेत्रीं भरो रूप तुङ्गे तुङ्गे नाम मुखीं असो ।
 असो चिर्तीं तव पद पददा तारि सर्वथा ॥७॥
 सदा सत्संगति घडो पडो कानीं तुझी कथा ।
 कथा मग त्रितापाची कैंची देवा नमोऽस्तु ते ॥८॥
 सौभाग्य संतति करा मम दुःख वारा ।
 वारा भया अभय देउनि शीघ्र तारा ।।
 तारावया निजजनासि तवावतार ।
 पारप्रदा सुगतिदा जगि हा सुतार ॥९॥

१४७ पद (काफी होरी)

दत्तात्रेया जय गुरुराया पायां नमुं यतिवर्या ॥ध्य०॥
 दृढ धरिलें म्या तुङ्गिया पायां तूची सखया वारि अपाया ।
 ना तरि वायां हे नरकाया जाइल सदया सद्गुरुराया ॥१॥
 देव दुरत्यया हे तव माया दे जनिविलया सतत महाभया ।
 आगमगेया जय अनसूयातनया तारीं वरि अपाया ॥२॥
 नेणे मायातरणोपाया यास्तव धरिलें म्यां तव पाया ।
 जय वासुदेवा तारि वेदगेया तूंच कृपाळू सद्गुरुराया ॥३॥
 दत्तात्रेया जय गुरुराया तुङ्गिया पायां नमुं यतिवर्या ॥

१४८ पद (चाल-धांव विभो०)

जय करुणाकर जगदुद्धारा । अजि कां रुससी परमोद्धारा ॥ ध्य०॥
 तूं मायबाप धरिता कोपा । कोण माझ्या तापा शमवी बापा ॥१॥
 बालवाक्यापरी स्तव अवधारी । वारी मम चिंता तूंचि भवारी ॥२॥
 तुज शरणागत तेचि कृतार्थ । व्यर्थ कीं हें मत वद वेदसंमत ॥३॥
 जो मम भक्त मत्पर्दी सक्त । दोषवियुक्त तो सुखयुक्त ॥४॥
 नाश न होई मम भक्ताचा । न करी मिथ्या हे तव वाचा ॥५॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

१४९ पद (चाल - दत्त दिगंबर० सूर्य उगवला प्रकाश पडला)

मंगलधामा अचिंत्यमहिमा भक्तां भजनीं दे प्रेमा ॥
नामा वदउनी कामा परवुनी नेतो अक्षयसुखधामा ॥६०॥
भजनीं जाउनी संतां वंदुनी दत्तस्वरूपा आठवुनी ।
चित्तीं चिंतुनी दृष्टीं पाहुनी वदावें दत्तनाम वदनीं ॥१॥
तामस भोजन करिती जे जन आळस निद्रा ये नामा ।
उच्च स्वरांनी टाळ्या पिटुनी घेतां न मिळे वाव तमा ॥२॥
भजनसमाप्ति होतां प्रणती करुनि स्मरावें आत्मारामा ।
मधुनि ऊठतां गोष्टी करितां जाति अधोगती दुर्जन्मा ॥३॥
चिन्मय जाणुनि तन्मय होवुनि भजतां दत्तचि दे शर्मा ।
नर्मा सोडा कर्मा उलंडा तोडा भजनें भवमर्मा ॥४॥

१५० पद (चाल दिंडीची)

गळा टाळा फूटला बाहतां रे । कां न ऐकसी सांग नरहरे ।
कुठें तूझा सर्वज्ञपणा गेला । मला नेणसि काय म्हणूं तूला ॥१॥
न पाहसी मजला जरी दत्ता । सर्वसाक्षित्व राहील कसें आतां ।
मद्विलापा नायकसी जरी । कसी राहे व्यापकता त्वदंतरीं ॥२॥
न येसी ऐकुनी मद्विलापा । कृपालुत्व जाईल तुझें बापा ।
संकटीं मी घायाळ असें देवा । धांवे पावें बा कृपालो सदैवा ॥३॥

१५१ पद (चाल-माझा कृष्ण देखिला काय०)
कलियुगीं साधन हेंचि एक । मनुजा तूं बा ऐक ॥६०॥
सुखकर श्रीदत्ताचें नाम । हेंचि कल्याणाचें धाम ।
कलिमलहर हें निकाम । जेणें निष्काम हो लोक ॥१॥
मखमुख आवश्यक जें कर्म । नाम घेतां तें दे शर्म ।
हाचि मुनिसंमत सद्वर्म । मनुजा वर्म हें चोख ॥२॥
धाक घे यच्छ्रवणे काळ । ग्राहसुर होती न प्रतिकूळ ।
वासु म्हणे मोक्षहि अनुकूळ । उद्धरे कूळ घ्या भाक ॥३॥

१५२ पद (चाल - भैरव - तें मन निष्ठुर कां केलें)

या युगीं उगीच लोक कष्टती पहा ।
 दत्तभजन चित्तशोधन नेणती अहा ॥४०॥
 होत सांग यागयोग परि न भेट दे । तोचि दत्त दत्त वदतां दावितो पदें ।
 म्हणुनि इतर त्यजुनि सुकर भजनी स्थिर रहा ॥ या युगी० ॥१॥
 येत जेथ दत्त तेथ देव धावती । सर्व तीर्थ गंगा तेथ अचल राहती ।
 म्हणुनि चांग भजनयाग पापतापहा ॥ या युगी० ॥२॥
 दत्ता स्मरुनि चित्त लाउनि भजन हो करा । वित्तविषयमत्तसंग नित्य परिहरा ।
 मग भजनीं जग विसरुनि दत्तमय पहा ॥ या युगी० ॥३॥

१५३ पद (चाल - वैशाखमास०)

कां भडकत फिरतां तुम्हिं सदैव ।
 प्रिय मानुनि विषयैभव धुंडितां किं तें सदैव ॥१॥
 स्वर्गि नरकिं तें वैभव दैव दे सदैव ।
 मायामय तें वैभव दे कष्टचि सर्वदैव ॥२॥
 होतां प्रतिकूल दैव । नष्ट होय सर्व ।
 यम मारी नेउनी पुरीं । शिक्षा करी नानापरी ॥
 कोण तयातें निवारी । तारी कोण तदैव ॥३॥
 दैवत जें दैवतांचें । तारक जें तारकांचें ॥
 दत्त दत्त मम वाचे । वद तया सदैव ॥४॥
 हो कृतार्थ वासुदेव । चिंतुनियां तेंचि दैव ।
 तुच्छ करूनि तें वैभव भाव धरि सदैव ॥५॥

१५४ पद (चाल - ऐसा जाणा सर्वेश्वर०)

एकचि नाम मंगलधाम । घेतां होतिल पूर्ण काम ॥
 परि ये आळस यास्तव नाम । बोला लीलायुक्त ॥१॥
 भाकर भात भूक हरीत । परि खोळबतो हात ।

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

बहुविधि मिळतां शांत । होतो जैसा भुक्त ॥२॥
दत्तलीलानामान्वित । करितां भजन प्रेमभरित ।
युक्त होता दत्तभक्त । विस्मृतविग्रह शांत ॥३॥

१५५ पद राग कर्नाटकी ताल दादरा
(चाल - शिणलासी बहुविधि)

मी धरिं करिं पादा सुरवरदा हृतखेदा अक्षयवरदा ॥४०॥
श्रीसद्गुरुवर नरतनुधर जय जय यतिवर अत्रिकुमर सुमनोहर
गाणगापुरकृतविहार भो वरदा ॥१॥
भो उद्घृतजन करुणासदन दमितदमन सुमुखनलिन हीररदन कमलनयन
प्रियभजन वरदा ॥२॥
संसिद्धिकरा अमरवरा घोरतरा भवसागरापासुनि नरा उद्घरि हरा जोडुनि
करा नमूं सुरवरदा ॥३॥
मां पाहि ईश्वर करुणाकर जोडुनि कर विनवीं सादर शिरि वरकर धरिं
सादर दरपरिहरि तूं गतिदा ॥४॥
मी पापी जरि धर्म न करिं सुकृत पदरिं जरि नसे तूं धरिं करिं वासुदेवावरि
न दर करीं तूं सदा ॥५॥

१५६ पद (चाल-आनंदाचा कंद०)

भगवान् अनसूयेचा पुत्र त्रिभुवनीं गातचरित्र ।
भगवान् अनसूयेचा पुत्र ॥४०॥
दत्तात्रेय श्रुतिगणगेय त्रिदशवरीय स्तुतगुणनिचय ।
योगिध्येय स्वच्छतराशय स्वयें निराश्रय स्वीयजनाश्रय ।
समर्पिताभय दर्शितविनय नयविदात्त विश्वसूत्र जो वसे सर्वदा स्वतंत्र ॥१॥
रमणी चिमणी जयाचि तरुणी मूर्ति सद्गुणी भरलि सुवर्णी ।
वाटे तरणी जेथ लपे झणि ज्याचे चरणीं श्री धे धरणी ।
तो हा नरमणि अवतरे धरणी गृहिणि अत्रिची पवित्र तीचा होय जो सुपुत्र ॥२॥
भाविकवरदा परमानंदा पाहिं मुकुंदा परमानंदा ।

जय गोविंदा वारुनि खेदा पुरवुनि छंदा हरिं या विपदा ।
 परमानंदा दाविं निजपदा वरदा वासुदेवमित्र अससि तूं अत्रिपुत्र ॥
 भगवान् अन० ॥३॥

१५७ पद (चाल-उठिं गोपलजी०)

स्थूलसूक्ष्मीं अणीं सूक्ष्म त्या कारणीं । कारणा चिद्घर्नीं प्रविलापी ॥१॥
 काय वर्णूं अहो माझिया प्राक्तना । लाधला स्वरूपीं दत्तभूमा ॥ध्रु० ॥
 तोचि आत्मा शिव वासुदेव ध्रुव । शुद्ध बुद्ध देव मुक्त सत् मी ॥२॥
 ह्या अभेदावरी हे समाधी खरी । लावुनी संसारी राहूं दैवे ॥३॥
 सच्चिदानन्ददत्तस्वरूपोऽस्मि सत् । नो किमप्यत्र नूनं मदन्यत् ॥४॥
 अद्य कृतं कृत्यं प्रापणीयं त्वृतं । प्राप्तमात्मन्यतो दत्त आप्तः ॥
 काय वर्णूं अहो माझियां ॥५॥

१५८ पद (चाल-असा धरिं छंद०)

स्मरा गुरुदत्त लाउनियां तत्पदि चित्त ॥
 गुरुदत्त कलियुगीं जागे, तद्भजनीं अनुदिनी रंगे, लाउनी चित्त ॥१॥
 गुरुदत्त निवारी पाप, गुरुदत्त निवारी ताप,
 गुरुदत्त हो ब्रह्मरूप, नेणती मत्त ॥२॥
 वाहुनी बोलतों मी आण, गुरुदत्त कल्पतरु जाण,
 त्याविण सोडविल कोण, होऊं नको मत्त ॥३॥
 जधिं काळ ये जबरदार, कुरें राहिल
 तुझें घरदार, कोण कुणाचे पुत्रपरिवार, कायसें वित्त ॥४॥
 अंति नये कोण कामासी, व्यर्थ कसी येथ भुल घेसी,
 मृगजलवत् मानि भोगांसी, आठवीं दत्त ॥५॥
 स्मरा गुरु० ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

१५९ पद (चाल-डोळे उघडुनी मजकडे पाहेठ०)

वद लपसी कसा तूं दत्तात्रेया ॥
तीन देहीं सत्य राहासी तीन देहि या ॥४०॥
स्थूल देह हा साद्यंत । जड तूं वा तद्विपरीत ।
पुढे शोधूं तुझा पंथ । दत्तात्रेया ॥ वद० ॥१॥
सूक्ष्म वपू पुढे दिसे । मध्यांतरी क्षणे विलसे ।
ज्ञाने नासे न तुझे तसें । दत्तात्रेया ॥ वद० ॥२॥
पुढे कारण अवाच्य भासे । असे नसे वदों कसें ।
तुझे रूप तसें नसे । दत्तात्रेया ॥ वद० ॥३॥
तीनही देह तूं नच होसी । चौथा न दिसे यांतचि कैसी ।
दडि मारिली वा तुवां खासी । दत्तात्रेया वद० ॥४॥

१६० पद (चाल - महाराज लछमन०)

गुरुराज दत्तात्रय देवा ये ऐकूं हा धावा ॥४०॥
संकटीं पडलों मी भारी । ह्या भवपारावारी ।
निजकर्म भोव-यावरी । भ्रमतों अनिवारी ।
अंतरिं गडबडलों बरवा । न मिळेचि विसावा ॥१॥
भरलें अज्ञानोदक येथ । कोण दाविल पंथ ।
कामादिक जलचरयूथ । गांजिति मज येथ ।
निजपदनौकेवरि ठावा । देयिं आजि मज देवा ॥२॥
तव कृपा अनुकुल वारा । मिळतां मिळेल थारा ।
तव कथापाथेय उदारा । देऊनियां परतीरा ।
माहेरा पोंचवि मज अभवा । तूंच तारक देवा ॥३॥
कार्तवीर्य अर्जुन अलर्क । यदुप्र-हादादिक ।
तारिले भजक तयांचा लेख । न करी शोषादिक ।
तो तूं ह्या अजि वासुदेवा । कां उपेक्षिसी देवा । गुरुराज० ॥४॥

१६१ पद (तूं माझा यजमान० राग कल्याण)

अनसूयानंदन जनतापवारी ॥४० ॥

जननीजठरी रक्षी नानापरी । संकट वारी हरी ॥१ ॥

बाहेर येतां दांतहि नसतां । पय निर्माण करी ॥२ ॥

प्रौढचि होतां मग तो आतां । मरे कीं निजे दुरी ॥

वासुदेवा असा त्याचा भरवसा । मग कसा सोडि हरी ॥४ ॥ अन० ॥

१६२ पद (चाल-साध्य नसे मुनिकन्या०)

दत्ता, तुजविण कोण तारी । तूंचि आम्हांसी उद्घारी ॥४० ॥

नलगे याग नलगे योग । करितां दया आम्हांवरी ॥१ ॥

तुवां कार्तवीर्यावरी करितां दया । सिद्धि तयाचिया द्वारी ॥२ ॥

अलर्कभूपावरि करितां कृपा । चारी मुक्ति आल्या करी ॥३ ॥

तूं मायवाप तूं गुरु ताप वारी । कर ठेवीं शिरी ॥४ ॥

वासुदेवा असा तुळा भरवसा । दत्ता आतां धरीं करी ॥५ ॥

१६३ पद (चाल-नेउ नको यदुवीर)

अत्रिजाचे धरिं पाय । मनुजा अत्रिजाचे धरिं पाय ॥४० ॥

उपाय हा सुखकारक एक । लवकर वारि अपाय ॥१ ॥

न पाहिलें जंव पद भवदव तंव । पावक हा पोळि काय ॥२ ॥

काय करी मग माया सांग । लगवग धरितां पाय । मनुजा० ॥३ ॥

नायकसी जरि हें तरि यमपुरि । न दूरि करिसिल हाय ॥४ ॥

माय वापा परि वासुदेव अंतरि । द्रवुनि सांगे उपाय ॥५ ॥

१६४ पद (चाल-मन रार्मी मनारत०)

तूं दत्तपदीं रत होयिं नरा ।

नत होयिं परामृत घेयिं बरादर देयि दरा ॥४० ॥

ए.बी.सी.डी हे मुक्तिसिडी न हे पदुं नको भ्रमुं तूं नरा

फसशील बरा एन् ओ ये घरा ॥१ ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

जरी तूं कां बी.ए.एल.एल.बी पास होसी
जरी तरी तुज थारा नच देयि धरा ॥२॥
ग्रेट इंडिन् भाषण दारूण । वासुदेव भिवुन बरा
म्हणे लोक करुनि त्वरा गुरुपाद धरा ॥३॥

१६५ पद (चाल-जो जो जो रेठ)
दत्ता मज तारी मज तारी पडलों भवसागरी ॥धु० ॥
बुडलों मी आतां ह्या आर्तावरि
करिं दृष्टि हाता धरूनी वर घेयीं गुरुमायी
आश्वासुनि धरि हृदयीं आधी व्याधि हरी तूंचि हरी ।
उचलुनि करुणालहरी । दत्ता० ॥१॥
कोमल तव चित्त हे ख्यात
जाणुनि जोळूं हात मरतां विप्रसुत क्षणांत
उठवीला हे मात प्रसिद्ध आहे तरि
तूं नृहरी सत्वर मजला तारी । ॥दत्ता० ॥२॥
अमोल नरकाया हे वाया जायिल आतां
सदया सत्वर गुरुराया करिं करुणेची छाया
माझा हात धरीं उद्धरीं घेयीं आपुल्या पदरीं । ॥दत्ता० ॥३॥

१६६ दिवाळीची ओवाळणी
बोध दिवाळीचा (च्या) सणि । करिं बहिणी ओवाळणी ॥१॥
ओवाळी तूं ममताहंती । भूषा घेयीं आतां ॥२॥
वासुदेव बंधू देहे । स्वात्मधन मिरवीं तूं हे ॥३॥

१६७ पद (चाल-अभाग्याच्या घरी०)

नेणूं तुजला जगदारामा दत्ता आत्मारामा ।
अनुदिनि शयनीं आम्हीं कोणी नेणूं तव आरामा ॥धु० ॥
स्थिर चालक गोचरभासक जागृतिं अससी एक ।
परि नेणूं विषया जाणूं मूर्ख असों आम्ही लोक । नेणू० ॥१॥

करणगणाविण निजमायेने स्वप्नि बहुक्रीडा ।
 अतक्य करिसी पाहुनि कैसी आम्हां नये व्रीडा ॥ नेणू० ॥२ ॥
 भिन्न ज्ञानें एकी होतां सुखमय अससी नाथा ।
 परि बा ताता अज्ञानता बळेचि घेवूं माथा । नेणूं तुजलाऽ ॥३ ॥

१६८ पद

अत्रिचा पुत्र मनीं ध्यावा तृप्तीचा ढेकर द्यावा ॥ धु० ॥
 कोणि पूजिती कोणी वंदिती निंदिति म्हणती बावा ।
 तें मनि न धरी कोपहि न करी दत्त भुले तद्भावा ॥ ॥१ ॥
 कधिं मिष्टान्न कधीं कदन्न अधिक स्वल्पहि अन्न ।
 कधीं न मिळतां किंवा छळितां लोकिं न व्हावें खिन्न ॥२ ॥
 ग्रामि कधीं तरी नगरि वनांतरीं वास कसाहि घडावा ।
 कोणी चाकर होतां भाकर देतां लोभ नसावा ॥३ ॥
 पाठ विवादा द्यावी धंदा करतां विसर नसावी ।
 देवपुजेची, पच्चि पराची कदापि बा न करावी ॥ अत्रिं ॥४ ॥
 वासुदेवयति सांगे निगुती दूरी दवडुनि मोहा ।
 स्नेहा भिजवुनि देहा झिजवुनि देवा भरपुर पाहा ॥ अत्रिं ॥५ ॥

१६९ पद (चाल - उठीं उठीं बा गोपाळाऽ) भूपाळी

उपनिषत्सारज्ञाते । हो भजा ह्या संध्येते ॥
 इणे लाभेल हो तुम्हांते । सुख तरती इणे ध्याते ॥ धु० ॥
 जीवें भावें श्री दत्ता ध्या । हेंचि वेद वदे संध्या ॥
 हे विज्ञाना प्रसवे सध्या । वंध्या लौकिकसंध्या ते ॥१ ॥
 करुनी मानसिकस्नान । करा मायावरणाचमन ॥
 मने द्वैते मार्जन करुन । पापपुण्य ब्रह्मी द्या तें ॥२ ॥
 भूरादिलोक सलोक । औंकारस्वरूपीं देख ॥
 प्राणायामीं ठरवितां ऐक । ब्रह्ममय होती ध्याते ॥ उपनिषत्० ॥३ ॥
 ममाहंभावाघमर्षण । करुनि कीजे चित्किरण ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

देहत्रयार्थ्यसमर्पण । करीं साधन माळ घ्या ते ॥ उपनिष० ॥४॥
सेव्यापापभर्जक लोक । सवित्याचें तें रूप एक ॥
घ्या तो धर्मीं देव मनि चोख । प्रेरिल तुमच्या भजा यातें ॥५॥
तन्मयचि होउनी राहणें । हें उपस्थानचि करणें ॥
ऐसी संध्या केली ज्याणें ॥ त्याणें धरिली मोक्षवाट ॥६॥
मोहमयी माता मेली । बोधपुत्रोत्पत्ती झाली ॥
तेव्हां थोडी संध्या केली । तोषवो ही दत्तातें ॥७॥

१७० पद (चाल-साधन तोंवरी०) काफी होरी

मजवरि कां बरि दृष्टि नसे । जरी मी दूषि असें ॥८०॥
माझ्या दोषां नाहीं गणित । अगणित भूकणसे ॥९॥
नाहीं दयालू लोकीं तुजसम । मजसम दोषी नसे ॥१०॥
रोगिच नसतां मग कोण पुसता । असतां वैद्य जसे ॥११॥
दयनीय नसतां दयालुवार्ता । पुसता कोण असे ॥१२॥

१७१ पद (माझा दत्त देखिला काय० राग-जोगी)

अहाहा कौतुक हें लोकीं । दत्ता दाविसि कीं ॥८०॥
करितां नित्य तुझी सेवा । धरुनि मनि ह्या सद्भावा ॥
धर्महि आचरितां देवा । भूता प्रसन्न करविसि कीं ॥९॥
जी असती भूतें कूर । त्वत्स्मरणें तीं जाती दूर ॥
तुज स्मरतां आजि कां समोर । राक्षस घोर दाविसी कीं ॥१०॥
अहाहा कौतुक हें लोकीं । दत्ता दाविसि कीं ।

१७२ श्रीदत्ताचें पद

दत्तात्रेय श्रीगुरुराया, मजला भेट घाहो ॥ मजला भेट घाहो ॥८०॥
रात्रंदिन हृदयांतरि आशा ॥ लागलि दृढतर पुराणपुरुषा ॥
पूर्ण करावी श्रीजगदीशा ॥ इतुकें मागणें हो ॥९॥
यद्यपि आहे अगाध पापी ॥ परंतु आपण मंगलमूर्ति ॥

कृपादृष्टि मत्पापा कापी ॥ करुणा येउद्या हो ॥२॥
 संतत निजपदसेवा व्हावी ॥ ध्यानि मनि गुरुमूर्ति असावी ॥
 नामस्मरणि मति लागावी ॥ इच्छित पुरवा हो ॥३॥
 हर्षे वासुदेव श्रीगुरुराया ॥ निजशरणागत जाणुनि पावा ॥
 अखंड सत्रिध आपुल्या ठेवा ॥ पतितपावना हो ॥४॥
 दत्तात्रेय श्रीगुरुराया, मजला भेट द्याहो ॥ मजला भेट द्याहो ॥

१७३ पद (चाल - उद्घ्ववा शांतवन..)
 गुरुराया दत्तात्रेया । आठवितों तुझिये पाया ॥५०॥
 जरि नेणे भजन उपाया । परि धरिलें तुझिये पाया ॥
 जरि हरिशी तूं न अपाया । लाज ही तुझिये पाया ॥
 चाल ॥ गुरुराया सखया आतां । सदया शिरि धरि वरहस्ता ।
 तुजवांचुनि ऐशा पतिता । उद्घरील कोण जर्गीं या । गुरुराया० ॥१॥
 मी झालों अतिशय कष्टी । एक वेळ मजवरि दृष्टि । उघडुनियां करुणावृष्टी ।
 करिं जेणे होइल तुष्टी ॥
 चाल ॥ व्यष्टि समष्टी ही सकळ । सृष्टि स्थिति हे तव खेळ ।
 पुष्टि दे तूं केवळ विमळ । चेष्टित तव नेणों अपाया ॥ गुरु० ॥२॥
 पाप ताप दैन्य विनाशी । तूं मनोरथ पुरवीसी ।
 जड पडेल तुज हें ऐसी । वार्ता तरि मानूं कैसी ॥
 चाल ॥ म्हातारि साठ वर्षाची । होती ती गंगा साची ।
 कन्या सुत देउनि तीसी । वांछा पुरविलीस दयाळा ॥ गुरुराया० ॥३॥
 तूं अघटित घटना करिसी । कृष्णातटि हें सर्वासी ।
 हें प्रसिद्ध मग आम्हांसी । तूं उपेक्षिसी कीं कैसी ॥
 चाल ॥ कीव न ये माझी आतां । निज बिरुदा आणुनि चित्ता ।
 मम कामना पुरविसी दत्ता । वासुदेव नमस्कारि गेया । गुरुराया० ॥४॥

१७४ पद (राग-धनाश्री)
 जया रूपीं ठकली वेदवाणी । तया दत्ता जोडितों दोनी पाणी ॥५०॥
 व्यर्थ माझे वाणीला दिधला शीण । जया रूपा नेणती निपुण ।
 प्रजाधर्म धनयोगे त्या धरी कोण । प्राणा जिंकोनी ठकले परी ज्या नेणे कोणी ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

आत्यंतिक सुख सच्चिद्रूप अभेद । हा वेदांतसिद्धांत निर्विवाद ॥
हेहि स्मरतां भजतों सोडुनी खेद । बुद्धिग्राह्या अर्तींद्रिया ऐक्यपर्णी ॥ २ ॥
तो हा दत्त मजहूनि दूर नसे । सर्वातरी साक्षित्वे एकचि विलसे ॥
त्याहुनि कधीही मीही भिन्न नसे । ऐसे वेदे ठरतां कैंची माया भेणी ॥ ३ ॥

१७५ पद (चाल-अभाग्याच्या घरीं०)
येयिं हो येयिं हो दत्ता माझिये भजना ॥
धावा घेयीं टाकुनि मागें मना प्रभंजना ॥ ध्रु० ॥
स्मृतिमात्रे पावसी ऐसी अनुभूति मला नाली ॥
किंवा माहुरीं झोंप आली बोली केली फोली ॥ येयिं हो ॥ १ ॥
किंवा कोणी अर्पिली सहगतीं मठी ॥
किंवा भागीरथीतटीं स्नाना झाली दाटी ॥ येयिं हो० ॥ २ ॥
किंवा गाणगापूरीं ध्यानी धरिला योगियांनी ॥
कीं आचमनीं दत्ता धुंडिसि गंगेचे पाणी ॥ येयि हो० ॥ ३ ॥
किंवा धोपेश्वरीं विभूती धरितां पडली भ्रांती ॥
क-हाडिं संध्या करिता वध्या किंवा चरणीं धरिती ॥ येयिं हो० ॥ ४ ॥
करविरीं भिक्षा करितां वीक्षा श्रीची ये कीं आड ॥
किंवा पंढरीं केशर कस्तुरी हुंगासि तरि ती सोड ॥ येयिं हो० ॥ ५ ॥
किंवा सारापुरीं बरी करिसी भुक्ती हरी ॥
संध्या करितां सागरतीरीं रमसी कीं अंतरी ॥ येयिं हो० ॥ ६ ॥
किंवा सन्नुख अर्जुन आला यदुला संशय झाला ॥
अलर्काचा विचार पडला कीं प्रल्हादा देखिला ॥ येयिं हो० ॥ ७ ॥
किंवा अनघा बोले माघां कुर्ठे जातां बोला ॥
दुःशकुनाला पाहुनि बसला योग्य न हें मंगला ॥ येयि हो० ॥ ८ ॥
किंवा निघतां मद्दुर्देवक्षमाधर आड आला ॥
तरि युष्मत्पदवज्रे तो कां हों चूर्ण न केला ॥ येयिं हो० ॥ ९ ॥
किंवा दुसरा संकटि पडला त्यावरि डोळा केला ॥
कां अवतार दुजा न धरिला राखाया निजबिरुदाला ॥ येयिं हो० ॥ १० ॥
दुष्कर यांचा करूं म्हणुनियां संशय तुम्हां आला ॥
तरिं बा कमलानाथा न तुला शिणवीं भेटे मला ॥ येयिं हो० ॥ ११ ॥

गळा दाटला अधर वाळला डोळाही ताठला ॥
 भला निर्दयपणा केला संशय हा मज आला ॥ येयि हो० ॥१२ ॥
 पुरे पुरे हा विचार दत्ता धीर न ये चित्ता ।
 स्वरूप दार्वी मज तूं ठेवी मस्तकीं निज कर आतां ॥ येयि हो० ॥१३ ॥
 जरि तूं न येसी या समयासी दुर्जन हसती आम्हां ॥
 मग थोरिव ती नसे तुम्हां उपेक्षितां आम्हां ॥ येयि हो० ॥१४ ॥
 उभा राहुनी तुला बाहुनी शिणलों प्रेम न येतां ॥
 धांवत येई प्रेम देई दत्ता कीर्तनि आतां ॥१५ ॥

१७६ पद दत्ताचें

अत्रिचि ती सति माखुनि न्हाणि । घेऊनि साजणि कोमट पाणी ॥
 जानुनि ठेवुनि कोमल पाणी । लावुनि त्या शिशुला करि गाणी ॥१ ॥
 फुंकुनि कानिं ति बोलत बाळू । करिती करि थापटि टाळू ॥
 तारक जो सकलात्मक एक । भाविकपालक भाव हि भूक ॥२ ॥
 त्या भालि लागलि चांगलि जेव्हां । खेळ असे मग हे करि तेव्हां ॥
 यास्तव रंगुनि तद्गुणि वासू- । देव म्हणे भजुं यावत् सासू ॥३ ॥

१७७ पाळणा (चाल-अभंग)

मार्गशीर्षमासीं दत्ता पोर्णिमेसी । प्रदोषी झालासी प्रकट तूं ॥१ ॥
 अत्रिमुनिभार्या माय अनसूया । झाली तुझी आर्या चित्र हे कीं ॥२ ॥
 चित्र हेंचि नोहे देव भाव पाहे । भक्ताधीन राहे भक्तप्रिय ॥३ ॥
 पाहा पाळण्यांत घाली सती ज्याला । शोधुनी तयाला शिणे वेद ॥४ ॥
 निज रे जो जो बाळा दत्ता घननीळा । लागो तुझा डोळा म्हणे ज्याला ॥५ ॥
 निज रे नीज नीज जो जो म्हणे जया । सती वेद तया गातां ठके ॥६ ॥
 पाळणा हालवीतां सतत गीत गातां । वासुदेवा दत्ता हर्ष वाटे ॥७ ॥

१७८ पाळणा (*SHE-E - XEE-P ZEE+fa1Eh EEo.*)
*EeEVE EeEVE @a0EE@i@i@ + EjEE@E@**
PEE+E@E 1/2EE1O(EE3)@EE iEE EEO E@ (WE)*

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

+ ए इ ए इ ए इ + ए इ ए इ ए हो ए इ ए इ ए इ *
ए इ ए इ ए इ = ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ *
ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ *
ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ *
ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ ए इ *
यागि कधिं रे भोगी कधी हरे दिससि बैरागी ।
वस्त्र नेससी कधी नग्न जनामधिं फिरसि या जगी ।
वेद वदसि विधि बडबडसी कधीं बैससी उगी ।
कधिं भजसि संसारा ॥ ए इ ए इ ए इ ए इ * २ ॥
वर्णि कधीं दंडि मुँडि करिसि कधि मठीं ।
ग्रामि वनी कधिं मसर्णि फिरसि नदितटी ।
वासुदेवा तुज ओळखितां आलि हिंपुटी । आतां भेट मुनिवरा ॥ ३ ॥

१७९ पालणा (शी+ई - ओळखितां ए इ ए इ)

आलयिं रे निज निज रे जो जो जो जो रे ॥
दत्तात्रेया अत्रितनय नीज जो जो रे ॥ धृ. ॥
अनसूयातनय दत्त चित्तमलहरा ॥
तूं प्रगटुनि अत्रिसदनि तारि पामरा ॥
सकलसमा तव महिमा कोण जाणे पुरा ॥
धाता भर्ता हर्ता होउनि मुनिपालकिं निजुनि राहसि भवहरे ॥ १ ॥
नित्य काशिमध्ये न्हासी माहुरिं निजसी । सह्यागिरीवरि कुहरीं नित्य राहसी ॥
भक्तप्रिय कुरवपुरी भीक मागसी ॥ जीवे भावे गावे घ्यावे म्हणुनि मुनिसदनी
अवतरुनी होसि शिशु अजा रे ॥ आलयि. ॥ २ ॥
निजवुनि तुज पालण्यांत दोरि धरुनियां ।
चित्त लावुनि दृष्टी गोवुनि गीत गावुनियां ॥
त्वन्मय ती होउनि सती प्रेमे अनसुया ॥
जो जो जो जो जो जा निज निज रे वदे तुज रे नेण दुसरे याहुनि खरे ॥ ३ ॥
आलयिं रे निज निज रे ॥

१८० पालणा (चाल - येयिं येयिं बा गुरुराया.)

वै वै वै वै वै वै + खे ए ए ए ए ए ए ए ए ए ए ए ए ए ए ए ए ए ए
 = खे ए
 स्थिरचरव्यापक तूं सनकादिकां दर्शन द्याया एका ।
 ब्रह्मा विष्णु हर होउनि सुखा अर्पुनि मुनिलोकां ।
 स्मरोनि मग तूं या मनुष्या करिसी कृपेची छाया ॥ जो जो ॥ १ ॥
 मंदाज्ञालस हे जड मर्त्य पाहुनि मग बा सत्य ।
 असुनी अज नित्य होसि तथ्य अनसूया अपत्य ।
 जो जो म्हणूनियां ऋषिभार्या निजवी वंदूं तया ॥ जो ॥
 कोट्यावधि खेपा आम्हि झोंपा पाळण्यांत घेवूं बापा ।
 हैं समजुनि तापा हरूनि कृपा कीजे यास्तव दर्पा ।
 टाकुनि तुज जो जो करूं सदया कोमलहृदया गेया ॥
 जो जो जो जो रे अनसूयातनया दत्तात्रेया ॥ ३ ॥

१८१ पाळणा

तूं निज तूं निज रे निज जो जो । तूं निजपाळक होशिल जो जो ॥ ध्रु. * ।
 पालकिं बालक सात्त्विक माया । घालुनि हालविते अनसूया ॥
 गात असे जनपावन जो, जो । तारक त्यासि वदे जो जो ॥ १ ॥
 सर्वजगज्जननावनहेतू । कारक पालक बालक तो तूं ॥
 तारक तूं अकहारक मंतू- । वारक वारक पातकदाहक तूं ॥ २ ॥
 योगसुमार्गसुधारक हो तूं । भाविकसेवकतारक तो तूं ॥
 धार्मिकभाविकवांछित दे तूं । बा स्मरतां निज दर्शन दे तूं ॥ ३ ॥

१८२. डोहाळे

भीडित दोहद पीडित माता । कांही न सूचतसे मज आतां ॥
 ओकरि येवुनि कांही न सोसे । ओकूं अयिगळआये भी करूं कैसे ॥ १ ॥
 हा परमेश्वर घाबरि झाले । हष्ट असोनिहि कष्टच आले ॥
 आभरणे हिं च भारिच झाली । फिक्कट झालि न सोसत बोली ॥ २ ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

वाटतसे भिक मागुनि खावें। जावुनि गुपचूप रानि बसावें॥
दार अगार न पोर न वित। आवडि घे परचिंतनि चित्त॥ ३॥

शीर्षि जटामुकुटासि धरून। प्रत्यगभिन्नपरासि भरून॥
चित्ति निर्गर्व सदा अवधूत। दांत सुशांत सदोदित पूत॥ ४॥

१८३ नरसोबावाडीवर्णन

नर्सोबाची वाडि जी लोकमान्या॥ कृष्णातीरा शोभवी जी सुधन्या॥
अन्या तैसी देखिली म्यां न साची॥ श्रीदत्ताची राजधानी सुखाची॥ १॥
कृष्णा आहे पूर्वभारीं जियेच्या॥ प्रत्यक्तीरीं वास आहे तियेच्या॥
श्रीदत्ताचा कल्पवृक्षातकी तो॥ त्राता ज्याच्या विंतने मोक्ष होतो॥ २॥
जो चिंतितां तत्क्षणीं वारि मोहा॥ त्याच्या पदीं संतत ठेवि देहा॥
मोहांतका तारिं मला परेशा॥ नाही तुझ्यावीण शरण्य धीशा॥ ३॥

१८४ भजन

हरिहरविधिरूपा। त्रिगुणात्मका विश्वरूपा॥ करिं बा अनुकंपा॥ १॥
शरण आलों कोपा। टाकुनि मज मार्ग सोपा। दावी निजरूपा॥ २॥

१८५. भजन

अहो या दत्तात्रेया। पायां पडतों गुरुराया॥ ध्रु.॥
हराया यतिराया। माया दुस्तर मुनिवर्या॥ १॥
कराया योगिध्येया। गेया भजकावरती दया॥ २॥

१८६. भजन

ये बा दत्ता धांवोनी धांवोनी। मनोजवावरि बैसोनी॥ ध्रु.॥
॥कमङ्गमङ्गलु घेवोनी लेवोनी। रुद्राक्षादिक चर्चोनी अंगी विभूति हर्षोनी॥
घालुनी पायी पाटुका या भजनी॥ ये बा दत्ता॥ १॥
जटा किरीटा लेवोनी येवोनी। जपमाळा करिं नेसोनी।
दिगंबरा हांसोनी। माझ्या हाकां तोषोनी। ये बा दत्ता॥ २॥

वेदान्तपर पदे

१८७ पद (चाल - घनश्याम सुंदरा.)

जप तप दीक्षा स्वधर्मरक्षा पूजन तीर्थाटण।
 याग योग अव्यंग सांग हे न होति कलियुगिं जाण ॥
 कलियुगिं भजनावांचुनि साधन सुगम नसे आन।
 भुक्ती मुक्ती लाभति जेणे नव्हतां यत्न ॥ १ ॥
 सांग न होतां फल ये हातां न कधीं कामार्ता।
 प्रत्यवाय तो नरकी नेतो मोक्षाची नच वार्ता ॥
 त्रिविध जपाला विविधचि घाला घालितसे चित्ता।
 तपा तपाया स्वाधिन काया नोहे व्याधिग्रस्ता ॥ २ ॥
 गुरुशिष्याला लोभचि झाला निष्कळ हा उपदेश | स्वधर्मरक्षा करितां शिक्षा
 पोटकरी परमेश ॥

श्रद्धा नसतां संशय असतां काय करिल ब्रत।
 दंभ माजला लोभ उदेला काय करिल मग तीर्थ ॥ ३ ॥
 यागी बसतां अंगि अहंता ये फळ ये नच हातां।
 विकार चित्ता आणि ती कांता मग योगाची नच वार्ता ॥
 सकलहि ऐसी विकळचि होती साधन ये हाता।
 दत्तस्मरण चुकवी मरण कर्सेहि एकदा उदेतां ॥ ४ ॥

१८८ पद (चाल - इंद्रिये अंग शरीरे)

हे ज्ञान आत्मा परब्रह्म। परमप्रेमस्थान निरंजन भूमा ॥ ध्रु. ॥
 धिक्कार ये देहा परि आत्मरूपी स्नेहा।
 ठेविती सकल तो हा विमलचि स्वार्थि परत्र हि महिमा ॥ हे ज्ञान ॥ १ ॥
 सच्चित्सुखात्मा ऐसा आहे आत्मा।
 यादृश हा असे तादृश विलसे ब्रह्म वदे श्रुति परमा ॥ २ ॥

१८९ पद (चाल - +इंद्रिये)

सत्यज्ञानानंत तुज वदे वेदांत।
 हें शोधितों होउनी दांत शांत समाहित ॥ १ ॥
 मालासर्पभ्रांत ध्वांती दीपें शांत।

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

होय तेवीं हा वेदांत शमवी जीवभ्रांत ॥ २ ॥
साप नोहे माळा स्पष्ट दिसली डोळां।
घातली कंपे मिठी गळां न सुटे कांही वेळां ॥ ३ ॥
आवरणाची स्थिती न वसे विज्ञानांती।
विक्षेपाची स्वरूपशांती होय प्रारब्धांती ॥ ४ ॥
जीव त्वन्मय होतां आवरणाची न वार्ता।
स्वाधिष्ठानी तत्वे मिळतां विक्षेपांत दत्ता ॥ ५ ॥
ऐसा वेदांतार्थ जाणुनी शोधूं स्वार्थ।
मग तूं दत्ता भेटसी आम्हां इतर श्रम हा व्यर्थ ॥ ६ ॥

१९० पद (चाल - नार्त्तेऽमेऽत्तेऽप्त्ते)

तीनी देही राहुनी दिससी ना लोचनी।
ज्ञानदृष्टिने शोधुनी तुज धरूं चिंतनी ॥ धु ॥
विराट् तोचि कार्यासहित पंचीकृत भूतजात।
स्थूलदेह तव हा दत्ता वदताती वेदश्रुत ॥ १ ॥
निजनाथवशें सतत निज विषयां इंद्रिय घेत।
अवस्था ही जागरीत विश्वरूपे तूं येथ ॥ २ ॥
विधिवेदशब्दादिक जागेपणी हें पृथक् ॥
एकाकार ज्ञान त्याचें भिन्न नोहे एकेक ॥ ३ ॥
हिरण्यगर्भ सकार्य सूक्ष्म भूत लिंगदेह हा सूक्ष्म।
येथें स्वप्नावस्था भासतसे ही पहा ॥ ४ ॥
करणोपरमीं जाग्रत्संस्कारजप्रत्यय ॥
सार्थ स्वप्नतैजसनामें अभिमानी अद्वय ॥ ५ ॥
वेद्य जाग्रतुल्य येथ अस्थिर हें तें स्थिर।
भेद हाचि ज्ञान तेंचि एकरूप सुस्थिर ॥ ६ ॥
पुढे कारण अवाच्य भासे असे नसे म्हणूं कर्सें ॥
आत्माऽज्ञान साभास वसे जेथें सुख होतसे ॥ ७ ॥
सर्वज्ञानोपसंहृती मतीची कारणता स्थिती ॥
सुषुप्त्यवस्था हे बोलती प्राज्ञ इचा तूं पती ॥ ८ ॥

सुप्तोत्थिता अबोधतम स्मृती असे तें तम ॥
 ज्ञानविषय भिन्न ज्ञान ज्ञान भिन्न उत्तम ॥ ९ ॥
 कधींही न उदेले कधींही न नासले ॥
 स्वयंज्योति ज्ञान दिसले तीनी देहीं एकले ॥ तीनी दे. ॥ १० ॥

१११. वेदांतपर स्नानादिकांची पंचपदी लावणी (दो दिवसाची.)

अज्ञानतमीं सरतां होयिं भी जागा विवेकसूर्यानें ।
 तेज दाविले उठोनि त्यजिले गुणमयशयना लगाबगिने ॥ धु. ॥
 रागद्वेषमळ हा टांकुनी निर्मळ झालों शौचान ।
 ध्यान सरोवर ज्ञानपुष्कर मानसतीर्थस्नानाने ॥ १ ॥
 इडा गंगा यमुना आपगा पिंगला ह्यांच्या स्नानाने ।
 त्रिवेणि म्हणती सुषुम्णा ती सरस्वतीमधि पेणे ॥ २ ॥
 करि त्या माझ्या प्रयागराजा वंदूं ज्याच्या स्नानाने ।
 उपरी जाती पुनः न फिरती बद्ध न होती कर्मने ॥ ३ ॥
 कृष्णा गोदा तापि नर्मदा यमुना गंगा जगतीतें ।
 पवित्र करिती साडेतिन कोटी पृथ्वीपाठी जीं तीर्थे ॥ ४ ॥
 कुरुक्षेत्र प्रभास पुष्कर सर्वहि पहिल्या पापातें ।
 वारिति हो मळ वासनामूळ उन्मूळाया कोणातें ॥ ५ ॥
 सामर्थ्य नसे ज्ञान तीर्थ असे सर्ववरिष्ठ तारितसे ।
 ज्ञाना ऐसें पवित्र नसे भगवान् ऐसें बोलतसे ॥ ६ ॥
 अज्ञानतमीं सरतां ॥

११२. संध्यापद (चाल - इस तनधनकी.)
 आत्मारामा अंतरी ध्यावूं । जनिमरणातीत होवूं ॥ धु ॥
 म्यां मानस सरोवरी स्नान । केले शांतिवस्त्रावरण ॥
 आशातृष्णामोह जाळून । अंगि चर्चि भस्मलेपन ॥
 क्षमादयेचे भूषण । लावुनि शुचि होऊन ॥
 चाल ॥ आवरणा आचमन करूं कर्माचे मार्जन ।
 ममताऽहंताऽघमर्षण । तीन देह ही अर्धे देवूं ॥ आत्मारामा ॥ १ ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

तो मी आत्मा आत्मा तो मी । वदे भावें माझा जप तो ॥
ज्या जपें भेद न उरतो । अपरोक्षचि होतो पर तो ॥
ज्या जपें मुमुक्षु तरतो । जीवन्मुक्तीला वरतो ॥
चाल ॥ शिवा जीवा भेटवितो । संसारा ह्या लपवितो ॥
तारि तो म्हणवुनि भावुं ॥ आत्मारा ॥ २ ॥
सूर्यचंद्र जेव्हां दोनी । नभिं लपती गति सोडूनी ॥
तो संध्याकाळ गुरुनी । सांगितला तो साधूनी ॥
भावे ऐसी संध्या करूनी । संदेह मनिचा हरूनी ॥
चाल ॥ सर्व हेंचि ब्रह्म जाणूनी । राहें ऐशा उपस्थानी ॥
आपणा आपण नमुनी । ध्यानी राहूं उपशम घेवूं । आत्मा ॥ ३ ॥
१९३ पूजापद (चाल - हरिसी सतत भजा.)

सर्व शरिरि जें एक विराजे । तेंचि आत्मलिंग माझे ॥ धु ॥
देहदेवालय शुद्ध करूनियां, आत्मलिंगावर भासले जें ॥
अज्ञान तेंचि निर्माल्य हेंचि काढुनि टाकूं छादक जे ॥ सर्व ॥ १ ॥
अचित्याचें चिंतन कैचें आवाहन न च व्यापक जें ॥
निर्मल त्याला स्नान कशाला निरावरण वस्त्र न दुजें ॥ सर्व ॥ २ ॥
भक्ति विलेपन वाहूं एक सुमन अहं धूप जाळूं बहुतेजें ।
सोऽहंदीपा उजळूनि विश्वपा निवेदिं सर्वहि निजधन जें ॥ ३ ॥
स्वयंप्रकाशा आरत्या कैशा औंवाळुं भावें एकच जें ।
पिंडी ब्रह्मांडी त्या कुरवंडी मौन जपे एक भावें भजे ॥ ४ ॥
प्रसाद त्याचा स्वानुभावचा भोज्य हें परितृप्त करी जे ॥
स्वानुसंधानी सुखमयशयनी स्वानुभूतिसह तेथ निजे ॥
सर्व शरिरि जें एक विराजे ॥ ५ ॥

१९४ वेदांतनिरूपण

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदत्तात्रेय गुरुंचे गुरु । स्वभक्ताचे कल्पतरू । वंदोनि
भवाभ्युतारू । वेदांत निरूपितों स्वल्प ॥ १ ॥ गुरुवीण नोहे ज्ञान । असे श्रुतीचें
वचन । हें मानुनी निरूपण । करितों गुरुशिष्य संवादे ॥ २ ॥ शिष्य गुरुसी

पुसतसे। ही सृष्टि कोण करीतसे। किंवा स्वभावें होतसे। संशय होतसे हा फेडा॥ ३॥ गुरु म्हणे समाधान। एकाग्र करूनी मन। परिसे करितो निरूपण। वेद प्रमाण घेवुनी॥ ४॥ श्वासापरी अनायासानें। वेद कथिला ईश्वराने। त्याला पौरुषेय म्हणें। न साजे अन्याधारापरी॥ ५॥ संहिता ब्राह्मण अरण। हीं तीनीही मिळोन। हा वेद, अंगे जाण। शिक्षादीक सहाची॥ ६॥ कर्म उपासना ज्ञान। तीन कांडे वेदाची जाण। स्मृतीतिहास पुराण। वेदाधारे पसरले॥ ७॥ त्यां स्वतःप्रमाण वेदाचें। मत हें ऐक तूं साचें। हें ठाणे समाधानाचें। सत्य त्रिवाचें बोलतों॥ ८॥ जी गारा केलेली माती। तिचे पुढे घडे होती। घड्यापूर्वी जी माती। मध्यें अंती तीच एक॥ ९॥ सृष्टीपूर्वी विश्व हेंच। अद्वितीय ब्रह्म एकच। नामरूप ही नव्हतेच। जिव्हा मन नसल्यामुळे॥ १०॥ शिष्या तुझ्या समजुतीस। पूर्वी ह्या काळवाचकास। बोलिलों परी तेव्हां खास। काळ न द्वैतास दाविणार॥ ११॥ निर्विकारा न घडे सर्जन। मायेसहिताचें ग्रहण। करिता नये द्वैतपण। शक्ति जाण अवस्तु माया॥ १२॥ शक्ति शक्तिमंता अभेद। मिथ्या प्रतिविवे न भेद। न ये चंद्रा निर्विवाद। मायेने भेद नसता ब्रह्मा॥ १३॥ जे उपाधीने भासे। तें उपाधी नासतां नासे। त्याणें द्वैत येईल कसें। ख-या स्वरूपा॥ १४॥ जे अनिर्वचनीय शक्ती। ती वेदांती माया म्हणती। असे ब्रह्माधीन ती। तिणे द्वैत येत नसे॥ १५॥ त्या माया शक्ती युक्त। ब्रह्म हो अव्याकृत। हें जगद्बीज अव्यक्त। त्रिगुणात्मक होतसे॥ १६॥ त्यापासूनि शब्दयुक्त आकाश। त्या पासून वायू सशब्द स्पर्श। त्यापासून अन्नि खास। शब्दस्पर्शरूपगुणे॥ १७॥ सशब्दस्पर्शरूपरस। जळ उपजे त्या पासाव खास। सशब्दस्पर्शरूपरस। गंध भूमी॥ १८॥ कारणगुण कार्या येती। तसे मायागुण पंचभूती। म्हणोनी त्रिगुणात्मक होती। पंचभूतें ती मायिक॥ १९॥ प्रत्येकाच्या सत्वांशेकरून। शोत्र त्वचा चक्षु जिह्वा घ्राण। पंचज्ञानेंद्रिये होती जाण। अंतःकरण सत्वांशैक्यानें॥ २०॥ निर्विकल्प अंतःकरण। संकल्पात्मक मन निश्चयात्मक बुद्धि जाण अनुसंधानरूपी चित्त॥ २१॥ अहंकार मीपण। हें पंचविध अंतःकरण। प्रत्येक रजोंशाने जाण। कर्मेंद्रिये पांच ही॥ २२॥ वाचा हस्त पाद लिंग आणि गुद। रजोंशैक्ये प्राणभेद। पंच तयांचे वृत्तीने॥ २३॥ यांचे देवता विषय। एक ब्रह्माचि स्वयं होय। प्राणेंद्रियांतःकरणसमुदाय। लिंगशरीर होय सूक्ष्म॥ २४॥ पंच भूतांचे दोन दोन भाग। एका अर्धांचे चार

भाग | करोनी दुस-या अर्धाशी योग। करितां होय पंचीकरण ॥२५॥ ह्या पंचीकृतापासून उद्भिज। स्वेदजांडज जारज। होती चौदा लोक विराज। सर्व एक मिळोन ॥ २६॥ ह्या चारी देहात। जीवरुपे ब्रह्म रिघत। कर्तृत्व भोक्तृत्व पावत। मोक्षापर्यंत द्वैतभावे ॥ २७॥ जाग्रत्स्वप्न सुषुप्ती। दैनंदिन व्यवहार म्हणती। जन्म घेणे हें वेदांती। म्हणती जन्मांतरस्वीकार ॥ २८॥ हा जीवाचा संसार। ईश्वरसृष्टीवर। अहंताममतादि व्यवहार। हे प्रातिभासिक जीवसृष्टी ॥ २९॥ पारमार्थिक ब्रह्मावर। ईशसृष्टि अनिवार। हा व्यावहारिक संसार। ईश्वराचा ॥ ३०॥ हें सर्वही द्वैत। निवारिजे होवुनी अद्वैत। तरीच होय सदादित। सच्चिदानंद निजांगे ॥ ३१॥ सर्वाधिष्ठान ब्रह्म जेधवां। विवेके कळे तेधवां। करोनि द्वैतभावा। होय सच्चिदानंद निजांगे ॥ ३२॥ ब्रह्माचि सर्वाधिष्ठान। तेंचि उत्पत्तिस्थितिलयकारण। म्हणोनि त्या एकाचे ज्ञान। होतांच सर्व ज्ञान होतसे ॥ ३३॥ अत एव वेदांतमत। सिद्ध करी अद्वैत। तार्किकादिकांचा राद्वांत। घेतां अद्वैत साधेना ॥ ३४॥ प्रकृतिपुरुषविवेक। तत्त्वविचार करितां चोख। मोक्ष होतो हा लेख। सांख्याचा एकत्व न दावी ॥ ३५॥ पुरुष हा उदासीन। प्रकृति जगत्कारण। प्रतिशरीरीं भोक्ता जीव भिन्न। जगत् सत्य हें जाण सांख्यमत ॥ ३६॥ स्वयें प्रकृति जड असून। ती केवीं करील जगदुत्पादन। न चालती चेतनावीण। अचेतन रथादिक ॥ ३७॥ तूं म्हणशील स्तनांतून। दूध वाहे अचेतन। जळही स्वयें जातें वाहून। हेहीं जाण ईश्वरेच्छा ॥ ३८॥ तीन गुण समान। हे सांख्य प्रकृती प्रधान। तया नसतां प्रेरक चेतन। केवीं गुणविभाग होईल ॥ ३९॥ गाईचे पोटी तृण। दुग्ध होतें तेंवी प्रधान। जगदाकार होऊन। स्वयमेव राहे म्हणसी जरी ॥ ४०॥ तरी हेहीं न घडेल। तृण खाई बैल। त्याचें दुग्ध की होईल। तसे न होईल प्रकृति जगत् ॥ ४१॥ जसा स्वये आंधळा। चालवी डोळस पांगुळा। तेंवी पुरुष प्रकृतीला। चालवी म्हणों तरी न घडे ॥ ४२॥

१९५. परापूजा.

सृष्टिपूर्वीं विश्व एकचि हा देव। होता स्वयमेव सच्चिदानंद ॥१॥
बहु व्हावें ऐसी कामना धरूनी। तप आचरोनी स्वयें नटे ॥२॥
झाला अव्याकृत स्वयें पंचभूत। भौतिकही होत चारी खाणी ॥३॥

तोचि लिंगदेह तो कारणदेह । ब्रह्मांडसमूह तोचि झाला ॥४॥
 अध्यात्माधिभूत तो आधिदैवत । जीवरूपे आंत रिधे तोचि ॥५॥
 तोचि अंतर्यामी बाहेर तो स्वामी । भुलोनी तोचि मीपणे बद्ध ॥६॥
 मग दिसे नाना तत्त्व समजेना । नावरवे मना नाना यत्णे ॥७॥
 गमवी सुखरूप आवरण झोंप । घेतां ये विक्षेप ताप दे जो ॥८॥
 मग सदगुरुचे धरिले म्यां पाद । शमवाया खेद भेद सर्व ॥९॥
 भ्रमनिरसना दिल्ही उपासना । त्या देवाची मना स्थिरवाया ॥१०॥
 देव तो उपास्य हा मी उपासक । मानीता विवेक चोख झाला ॥११॥
 गुरु तोचि देव हा मी स्वयमेव । तोचि भिन्नभाव नष्ट झाला ॥१२॥
 साकार साजिरे रूप जें गोजिरे । चिंतिले जें बरें सच्चिदानन्द ॥१३॥
 सोडुनि नामरूप सच्चित्सुखरूप । झालों एकरूप मीच देव ॥१४॥
 परी मी हा भक्त नोहेचि विभक्त । परम विरक्त मुक्तसंग ॥१५॥
 ऐक्यस्फूर्ति झाली भक्ति दुणावली । आतां सीमा झाली कैवल्याची ॥१६॥
 जसें पाषाणाचें कोरिले देऊळ । पाषाण केवळ देव त्यांत ॥१७॥
 देवाचा परिवार पाषाण सुंदर । वस्त्र अलंकार पाषाणचि ॥१८॥
 असें मज आतां उमजे सर्वथा । पूजा करूं जातां देवाचि सर्व ॥१९॥
 देव गुरुची ही झाली कृपा पूर्ण । उमजलें तूर्ण पूर्ण ब्रह्म ॥२०॥
 देवा तुझी आतां कशी करूं पूजा । न दिसेचि दूजा आज मज ॥२१॥
 मी तूं एक पूर्ण होतां आवाहन । कैसें हो करून पूजूं देवा ॥२२॥
 तूंचि एक देवा भू वृक्ष पाषाण । तुजला आसन योजूं केवी ॥२३॥
 तुज अभिषेक करूं तरी एक । दिससी उदकरूपीं तूं या ॥२४॥
 देवा जे जे द्यावे तुज उपचार । ते सर्व साचार रूप तुझें ॥२५॥
 श्रुवा द्रव्य अग्नि मंत्र यजमान । तूंचि हें जाणून होमूं कवणा ॥२६॥
 पात्र द्रव्य दाता एकचि दिसतां । दानाची हे वार्ता केवीं करूं ॥२७॥
 एकाग्रता चित्तासह इंद्रियांची । होतां ही तपाची वार्ता नसे ॥२८॥
 देहादिव्यापार असंग निरीक्षी । अकर्ता मी साक्षी कर्मातीत ॥२९॥
 अप्रमत्तपणे जरि एक जाणे । मग योग ठाणे देईल कीं ॥३०॥
 दैवलब्ध भोग हे घे उपचार । स्तोत्र वाग्व्यापार असो देवा ॥३१॥
 संचार ह्या देवा मानूं प्रदक्षिणा । तुझी आराधना सर्व क्रिया ॥३२॥
 वाचे मना जेथें अवकाश नसे । मौनभावे वसे तेथें जप हा ॥३३॥
 अशी ही सहजस्थिति देवपूजा । तुज अधोक्षजा हे आवडो ॥३४॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

कांहीं न्यून नोहे अधिकही नोहे । ब्रह्मिष्ठाचें तें हें महिमान ॥३५॥
हेंचि सर्वस्वात्मनिवेदन होय । होई ब्रह्ममय सर्व कर्म ॥३६॥
ऐसी हे करावी मुख्य देवपूजा । न घडे तरी पूजा ती पढावी ॥३७॥
वासुदेव म्हणे पूजा ही त्रिकाळ । पढतां विमळ होईल बोध ॥३८॥

१९६. नवरत्नमाला

श्रीदत्तो जयति ॥
हा देह दृश्य जड अन्नविकार ।
मातातातात्रार्थवीर्यज अमंगळ जीव जाता ॥
प्रेता न पाहति न हा मम रूपभूत ।
कूटस्थ मी तरि सदोदित साक्षिभूत ॥ १ ॥
त्वङ्मांसलोहितशिरास्थिसमूह देह ।
ज्या आंत श्लेष्ममळमूत्राचि मोहगेह ॥
हें होय नष्ट जलबुद्बुदसे अनंत ।
कूटस्थ मी तरि सदोदित साक्षिभूत ॥ २ ॥
मायाविनिर्मित पदार्थसमान देह ।
जो बिंदुमात्र असतोहि विमोहगेह ॥
वाढे क्षणोक्षणिं विलक्षण निश्चितांत ॥
कूटस्थ मी तरि सदोदित साक्षिभूत ॥ ३ ॥
पाण्यावरी लहरि येति जशा तशा ह्या ।
देहावरी सतत येति दशा अशा ह्या ॥
बाल्यादि, शेखिं कृमिविडभसितांत कांत ।
कूटस्थ मी तरि सदोदित साक्षिभूत ॥ ४ ॥
यद्रक्षणार्थ करिताति कुकृत्य दुष्ट ।
जो बड़सान्नपरिपोषित होयि पुष्ट ॥
येथेंचि तो पडतसे उघडा अनंत ।
कूटस्थ मी तरि सदोदित साक्षिभूत ॥ ५ ॥
वर्णाश्रमादिक सुखादिक यन्निमित्त ।
संबंध रूप भय कर्महि यन्निमित्त ॥
तो हाचि अन्नमय कोश जयासि अंत ।

कूटस्थ मी तरि सदोदित साक्षिभूत ॥ ६ ॥

हा प्राण त्यामधिं सदोदित खेळताहे ।

जो इंद्रियां कवळुनी, मम रूप नाहे ॥

हेही अचेतनचि, चेतन मी प्रशांत ।

कूटस्थ मी तरि सदोदित साक्षिभूत ॥ ७ ॥

जें चंचल क्षणभरी न वसे, विकारी ।

तें होय हें मन न मी कधिंही विकारी ॥

खद्योततुल्य मति तीहि न मी, प्रदीप्त ।

कूटस्थ मी तरि सदोदित साक्षिभूत ॥ ८ ॥

हा जात येत असतो जगि लिंगदेह ।

अज्ञान कारणतनू न च तीन देह ॥

माझें स्वरूप अज अक्रिय मी अनंत ।

कूटस्थ मी तरि सदोदित साक्षिभूत ॥ ९ ॥

कर्ता न मी प्रत्यगभिन्न आत्मा ।

भोक्ता न मी अद्वय सच्चिदात्मा ॥

हें ज्ञात व्हाया नवरत्नमाला ।

हे कंठि घाला हरि हे हि काला ॥ १० ॥

जो कर्मफल दे वारी स्मरतां कष्ट उद्धरी ॥

भजतां त्या दत्तदेवा पदीं हे अर्पिली नवा ॥ ११ ॥

११७ चित्तसद्बोधनक्षत्रमाला

कुसंगाश्रये बा स्वये आत्मघात । तुवां सत्य केला कुशीला खचीत ॥

अधःपात येईल मत्ता स्वचित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ १ ॥

भला लाधला हा तुला श्रेष्ठ देह । परी ठेविला व्यर्थ तूं येथ मोह ॥

अहंकारयोगे घडे घात चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ २ ॥

अहंकारयोगे घडे कर्तृतादि । अहंकारयोगे घडे भोकृतादि ॥

अहंकारयोगे ममत्वादि चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ ३ ॥

अहंकार हा आत्महा खालि नेतो ॥ अहंकार हा ज्ञानहा ऊर्ध्व नेतो ॥

अहंकार सोङ्गुनि दे शीघ्र चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ ४ ॥

अहंकारयोगे घडे कोप ताप । अहंकारयोगे घडे पापलेप ॥

अहंकारयोगे जगी घात चित्ता ॥ त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ ५ ॥

अहंकार हा धर्महा शत्रु आहे । अहंकार हा पापहा मित्र आहे ॥
 अहंकार सात्चीक हो मित्र चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ ६ ॥

अहंकार हा बोलिजे त्रिप्रकार । अहंकार हा बंध दे द्विप्रकार ॥
 तयाचा करी तूं प्रतीकार चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ ७ ॥

शरीरादिकी जो अहंकार थोर । अती घोर तोची तमाचा विकार ॥
 भ्रमालस्यतंद्रादि दे तोचि चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ ८ ॥

सदा क्रोधलोभप्रयत्नादि दे जो । सदा पातकोत्पत्ति येथें करी जो ॥
 तया राजसा सर्वथा सोडि चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ ९ ॥

तुला साधलें हें भलें मुक्तिपर्व । परी अंतरी तूं धरीसी कुगर्व ।
 तुझे षट्प्रिपू घातकी होती चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ १० ॥

तुला खंडिती मुंडिती याम्य दूत । तुला दंडिती फाडिती होसि भूत ।
 प्रभूतश्रमें कष्टता कोण त्राता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ ११ ॥

दुराशा धरूनी तुवां पाप केले । तयाच्यानि योगें तुला जन्म आले ॥
 असें पूढती पूढती होय चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ १२ ॥

सुत स्त्री स्व माझें असें हें ममत्व । तसें मांस पिंडावरी ही अहंत्व ॥
 तुवां ठेविल्यानें तुला दुःख चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ १३ ॥

कुणाचे सुत स्त्री कुणाची विचारी । कुणाचें धनक्षेत्र होई विचारी ॥
 विचारांती मिथ्याचि हो सर्व चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ १४ ॥

ममत्वें सुतादीक हे आदरावे । जयाने तयानें भ्रमाने मरावे ।
 पुढेही तसें होतसें खास चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ १५ ॥

तुला या भ्रमें सद्गती लोकि हो कीं । नको आदरूं प्रेमसंबंध लोकीं ॥
 सुखस्वप्नवतुच्छ हें सोड चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ १६ ॥

नको मानपूजेचि लोकांत इच्छा । प्रतिष्ठाहि विष्टासमानाचि तुच्छा ॥
 न पृच्छा करी व्यर्थ तूं लोकिं चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ १७ ॥

सुविद्वान् धनी मी गुणी मानि मोठा । असा तूं न ठेवी वृथा गर्व ताठा ।
 नमी सर्व भूतांसि हो लीन चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ १८ ॥

नको होउं तूं लोकनिंदेस पात्र । नको लोकनिंदा करू हो सुपात्र ॥
 पवित्र प्रभूच्या कृपेला सुचित्ता ॥ त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ १९ ॥

जनीं निद्य तें सोडिता योग्यता ये ॥ जनीं वंद्य तें सेवितां योग्यता यें ॥
 जनीं वंद्यता तूं न इच्छी सुचित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ २० ॥

सदा संगती दुर्जनांची त्यजावी । सदा संगती सज्जनांची धरावी ॥

धरावी गुरुसेवनीं प्रीति चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरें नित्य दत्ता ॥ २१ ॥
 सदा सत्त्ववृत्ती धरोनी असावे । सदा सात्त्विकां माजिं यत्ने बसावे ॥
 बसावे न त्या स्त्रैणपंक्तीस चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ २२ ॥
 भ्रमालस्यनिद्रादिकांते त्यजावे । हरीकीर्तनीं प्रेम निःसीम व्हावे ।
 मनीं आळवावे हरीला सुचिता ॥ त्वरें आदरें तूं स्मरें नित्य दत्ता ॥ २३ ॥
 कथाकीर्तनीं अंगि रोमांच यावे । गळा दाटुनी नेत्र दोनी गळावे ॥
 पळावे वपुर्भान भावेचि चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ २४ ॥
 असे सात्त्विक प्रेम येता अहंता । गळे तैं टळे सर्व संसाराचिता ॥
 हरीच्या प्रसादें मिळे मुक्ति चित्ता ॥ त्वरें आदरें तूं स्मरे नित्य दत्ता ॥ २५ ॥
 गुरु देव हे एक मानूनि भक्ती । तयांची करी त्या करी येइ मुक्ती ॥
 सुयुक्ती असी ही धरी नित्य चित्ता । त्वरें आदरें तूं स्मरें नित्य दत्ता ॥ २६ ॥
 असी चित्तसद्वोधनक्षत्रमाला । गळा घालिती ते न भीतील काळा ॥
 बळे मुक्ती घालील रत्नांचि माळा । गळां त्यांचिया जी न पाहील वेळा ॥ २७ ॥

१९८. आत्मानात्मविचार

श्रीदत्तो जयति ॥ शिष्या होयीं सावधान । करुनियां एकाग्र मन ।
 परिसे कथितों आत्मज्ञान । जेणे अज्ञान निरसे हें ॥ १ ॥ बाहेर नेत्र लावून ।
 जें पाहसी तेंचि स्वप्न । व्यर्थ तयासी भुलून । आयुष्य खर्चून मरूं नको ॥
 २ ॥ पृथ्वी आप तेज वात । आकाश जाण पंच भूत । मायाशक्तीश्वरनिर्मित ।
 त्रिगुणयुक्त असती हीं ॥ ३ ॥ प्रत्येकाचे अर्ध अर्ध भाग । करुनि अर्धाचे चार
 चार भाग । सोडूनि आपुला भाग । इतरार्धभागयुक्त केले ॥ ४ ॥ ह्या
 पंचीकरणे जाण । ब्रह्मांड चौदा भुवन । चारी जीवखाणी आणि अन्न । करी
 निर्माण ईश्वर ॥ ५ ॥ हे विक्षेप नांवाची । ईश्वरशक्ती होय साची । वेदीं संज्ञा
 असे इच्छी । व्यावहारिक सत्य ॥ ६ ॥ जीव देहीं रिघून । अहंकारतादात्म्य
 पावून । त्या द्वारा शरीर व्यापून । नेत्रीं राहून द्वैत पाहे ॥ ७ ॥ तें हें सर्व
 स्वप्न जाण । कां जासी याला भुलून । अजूनि होई सावधान ।
 स्वरूपानुसंधान ठेवीं तूं ॥ ८ ॥ तूं म्हणसी हें प्रत्यक्ष । मी पाहतों समक्ष । तरी
 तुज समाधिदक्ष । देईल साक्ष उलटाचि ॥ ९ ॥ जैसा भिकारी जागेपणीं ।

स्वप्नीं महाराज होवूनी राज्य करी संपदा भोगुनी। पुनः जागेपणी भिकारी हा ॥ १० ॥ मग तें राज्य आठवून। मी राज्यभ्रष्ट झालों म्हणून। तो करी कीं रोदन। तेंवी जाण संसार हा ॥ ११ ॥ स्वप्नीं मद्य मांस भक्षिती। चांडाळीशी रमती। ते प्रायश्चित घेती। जागेपणीं कीं ॥ १२ ॥ कोणी एक आपुला। जागेपणीं मेला। स्वप्नीं तोचि भेटला। हर्ष झाला अपार ॥ १३ ॥ स्वप्नीं कोणी स्वजन। मेला असें पाहून। रडत रडत जागा होऊन। त्या पाहून नच रडे ॥ १४ ॥ कोणी भुकें निजती। स्वप्नीं पोटभर जेविती। जागे होता मागुती। तृप्त होतीं कीं तेण ॥ १५ ॥ स्वप्नीं जें दिसें शुभ। जागेपणीं तें हों अशुभ। जागेपणीं जें अशुभ। स्वप्नीं तें शुभ कधीही ॥ १६ ॥ कधीं लग्नसोहळा पाहती। जागेपणीं कीं साच मानिती। स्वप्नीं सर्पव्याघ्र पाहती। उठोनि पळती सत्य तें कीं ॥ १७ ॥ क्षणमात्र निजतीं। मास लोटले पाहतीं। त्या गोष्टी साच होती। जागेपणीं कीं ॥ १८ ॥ अतिसूक्ष्म नाडींत। हत्ती घोडे दिसती अमित। ते मानील कीं बुद्धिमंत। साच म्हणोनी ॥ १९ ॥ तेवी हा प्रपंच। न मानावा साच। जाणावा हा असत्यच। कालत्रयी ॥ २० ॥ जें जें येथें ये घडोन। तें तें सर्व मिथ्या जाण। सर्व व्यापार सोडून। स्वरूपानुसंधान करीं तू ॥ २१ ॥ स्वरूपानुसंधान। व्हाया कीजे मनःशोधन। देवगुरुसेवन। सदाचरण अनासक्ते ॥ २२ ॥ हेही मिथ्या जसें स्वप्न। असें न मानो तुझें मन। जेवी कित्येक स्वप्न। सत्य होय जागृतींत ॥ २३ ॥ स्वप्नीं मंत्र उपदेशिला। तो जागेपणीं सत्य झाला। स्वप्नीं देवें प्रसाद दिधला। जागृती झाला तोचि सत्य ॥ २४ ॥ ऐसे अनुभव हजार। लोकीं आले साचार। स्वप्नाध्यायीं हा विचार। सारासार केला बा ॥ २५ ॥ वर्षात्तदर्धाच्चरणाच्च मासाद्यामक्रमात्त्वप्नफलं निशायां ॥ सद्यःफलं चोषसि संप्रदिष्टं दिवा वृथा स्याच्छयनात्पुनश्च ॥ १ ॥ हा मी येथें जन्मलों। हा मी अमुक वाढलों। स्त्रीपुत्रसंपत्तियुक्त झालो। मी झालो दैन्यवाणा ॥ २६ ॥ ऐसे शुभाशुभ स्वप्न पहात। नानापरी बोरळत। स्वयें न हो जाग्रत। देवगुरुप्रसादा विना ॥ २७ ॥ हा जीव असा बोरळतां। कनवाळू श्रुतिमाता। उपदेशीं तत्त्वतां। त्याचा अधिकार जाणुनी ॥ २८ ॥ जरी परमार्थी पराङ्मुख। तया कर्ममार्ग चोख। निष्कामपणे देख। श्रुति सम्यक् बोलतसे ॥ २९ ॥ जरी कर्मी असोन। चंचळ असें अंतःकरण। तया उपासना सांगून। परमार्थी लावी श्रुति ॥ ३० ॥ जरी नित्यानित्य विचारून। इहभोगा दे सोडून। शमदमादि साधून। मुमुक्षु होऊन तळतळे ॥ ३१ ॥ तया झान

व्हावें म्हणून। श्रवण आणि मनन। तयांचें निदिध्यासन। श्रुति सांगून बोध करी॥३२॥ हें जाणावें शुभ स्वप्न। संसार जाणावा दुःस्वप्न। तेथें क्षणमात्रही मन। सुज्ञजन न धरिती॥३३॥ तेव्हां तूं जाग्रत व्हावें म्हणून। संसार हें दुःस्वप्न। दे सर्वथा सोडून। ज्ञान जोडून कृतार्थ हो॥३४॥ स्वधर्माचें आचरण। देवपूजा व्रत दान। फलाची इच्छा सोडून। करितां मन शुद्ध होय॥३५॥ कायावाचामनें करून। न दुखवावे प्राणी जन। हिचें नाम अहिंसा जाण। ही आदरून धरावी॥३६॥ जें पाहिलें ऐकिलें जाण। तेंचि कीजें भाषण। जें यथार्थ कथन। हें सत्य जाण तारक॥३७॥ पुढें अथवा माघारी। कोणाचीही न करी चोरी। हेंचि अस्तेय अवधारी। हें अंतरी आदरावें॥३८॥ परिग्रह म्हणजे साठा। तो करी सर्वथा तोटा। तो सांडणे तत्त्वतां। अपरिग्रह म्हणती योगी॥३९॥ एका गृहस्थावांचून। कायावाचामनें करून। द्यावें मैथुन सोडून। हेंचि जाण ब्रह्मचर्य॥४०॥ अहिंसा सत्य अस्तेय। अपरिग्रह ब्रह्मचर्य। हें पंचक यम होय। सेविजे निमार्यपणें हें॥४१॥ स्वधर्मनुष्ठान हेंचि तप। स्वाध्याय म्हणजे गुरुमंत्रजप। मानसी करितां अमूप। फळ तात्काळ मिळतसे॥४२॥ मृज्जलानें बाह्य शौच। ईश्वरध्यानें आंतर शौच। ईश्वरप्रणिधान साच। सर्व करणें ईश्वरार्पण॥४३॥ परिमित निद्रा आहार। हे होत नियम साचार। हे पाळावे सादर। वारंवार अभ्यासानें॥४४॥ मृदु आसन घालून। समासन ठेवून। एकांती बसून। सगुणेश्वरध्यान करावें॥४५॥ हृदयकमळ अधोवदन। तें करावें ऊर्ध्ववदन। सोहंमंत्र उच्चारून। प्रफुल्लीत तें भाविजें॥४६॥ त्यामध्यें विराजमान। रत्नजडित सिंहासन। त्यावरी सगुणमूर्तीचें ध्यान। कीजे जन स्थिरवून॥४७॥ पायांच्या तळव्यापासून। एका एका अंगाचें ध्यान। करावें लक्ष लावून। तें स्थिर होतां पुढे ध्यावें॥४८॥ एवं मस्तकापर्यंत। संपूर्ण मूर्ति चित्तांत। भरून घ्यावी संतत। स्थिरवून चित्त भावानें॥४९॥ दुसऱ्या विषया आठवून। जरी सुटेल तें ध्यान। तरी पुनः मुळापासून। करावें चिंतन सावधानें॥५०॥ मुख सुहास्य चिंतून। हास्यमात्रा मनी घ्यावें भरून। तोच मी परमानंद म्हणून। निश्चित चिंतन करावें॥५१॥ जागृती स्वप्न निद्रा साक्षी। निर्विकारे वृतीं लक्षी। तीनी देहा जो निरीक्षी। तो मी त्वंपदार्थ लक्ष्यार्थ॥५२॥ रथूलदेह अन्नमय कोश। लिंगदेहीं तीन कोश। प्राणमय मनोमय विज्ञानमय। आनंदमय कारणदेहीं॥५३॥ ह्या पंचकोशांहून। मी वेगळा म्हणून। ह्यांचे धर्म मजला

न। काळत्रयी ॥ ५४॥ हा देह मी नोहे देख। मी नोहे कोणाचा लेक। स्त्री पुरुष नपुंसक। काळत्रयी मी नोहे ॥ ५५॥ मी नोहे कोणाचा संबंधी। नसे मला धर्माधर्म उपाधी। न स्पर्शे आधिव्याधि। काळत्रयी ॥ ५६॥ नसे मला वर्णाश्रमादि। न शिवे मला शीतोष्णादि। नसे मला जन्ममरणादि। षड्विकार रहित मी ॥ ५७॥ नामगोत्र नसे मला। रूपवर्ण नसे मला। मग आकार संस्कार कैंचा आला। सर्व देहाचे विकार ॥ ५८॥ धन क्षेत्र गृहाराम। नसे मला कुळधर्म। येथें कैचे आले शर्म। नाहींच वर्म मजलागी ॥ ५९॥ अन्नमयकोशविकार। हे मला नसती साचार। यांचा द्रष्टा मी यांहूनि पर। निर्विकार निरामय ॥ ६०॥ नाहीं भूक मला। न शिवे तहान माल। सबल दुर्बल न मी मला। देणे घेणे काहींच न ॥ ६१॥ न मी भैरा आंधळा। न मी नपुंसक पांगळा। हा दोष सगळा। प्राणमय कोशावरी ॥ ६२॥ मी नोहे प्राणमय कोश। त्याचा द्रष्टा निर्दोष। नित्य तृप्त निर्विशेष। समरसेसी ॥ ६३॥ न शिवे मला वाग्जाल। नाहीं मला संकल्प। नाहीं मला विकल्प। न मी व्याकूल संशयानें ॥ ६४॥ सुख दुःख क्षोभ। नाहीं नाहीं शोक भय लोभ। काम क्रोध मद स्तंभ। मोह मद भेद खेद ॥ ६५॥ हर्ष विषाद मत्सर। न मला हे मनावर। विराजती मी तरी दूर। मनाहूनी ॥ ६६॥ मी नोहे सुबुद्ध । मी नोहे दुर्बुद्ध । नोहें ऊहापोहविध्द। नोहें बुद्ध विशुद्ध मी ॥ ६७॥ मी नोहें अवधानी। मी नोहें मानी। मी नोहें अखंडज्ञानी। विज्ञानमयाचा साक्षी मी ॥ ६८॥ म्हणोनि कर्तृत्वादिक। नसे मला हें अध्यासिक। विज्ञानाहोनी मी पृथक ॥ आहे चिदेकरस मी हा ॥ ६९॥ मी स्वयंप्रकाशमान। सूर्यासमान भासमान। कैचे मला अज्ञान। नाहीं आवरण विक्षेप ॥ ७०॥ प्रिय मोद प्रमोद। माझे ठारी हा न भेद। म्हणोनि नसे मजला खद। मी स्वच्छंद स्वतःसिद्ध ॥ ७१॥ स्मृति विरस्मृति न मला। हे धर्म असती त्याला। आनंदविकार जीव मी न ॥ ७२॥ अत एव न भोक्तृत्वादिक। मी अद्वितीय एक। पंचकोशाहून पृथक्। परात्पर ॥ ७३॥ हा समुदाय। दृश्य हाही मी न होय। याचा साक्षी मी तुरीय। स्वसंवेद्यनिष्कल ॥ ७४॥ जो हा मी त्वंपदलक्ष्यार्थ। तोचि तो तत्पदलक्ष्यार्थ। तो अद्वयानंद अखंडार्थ। प्रत्यगभिन्न परमात्मा ॥ ७५॥ मठ उपाधीने मठाकाश। घट उपाधीने घटाकाश। दों उपाधींचा नाश। होतां आकाश एक जेवी ॥ ७६॥ जेवीं मायोपाधीने आत्मा शिव। अविद्योपाधीने अनात्मा जीव। दोन्ही उपाधी जातां स्वयमेव। परमात्मा परब्रह्म मी ॥ ७७॥

अज्ञानोपाधि किंचिज्ज जीव। मायोपाधि सर्वज्ञ शिव। दों उपाधींचा होतां
अभाव। ना जीव ना शिव परमात्मा ॥ ७८ ॥ मायेने जो परोक्ष। अज्ञानानें
प्रत्यक्ष। अज्ञान माया जातां अपरोक्ष। तो मी अध्यक्ष निर्विकार ॥ ७९ ॥ त्या
उलट्या वृक्षी। जीव शिव हे दोन पक्षी। जीव कर्मफळ भक्षी। शिव निरक्षी
साक्षीपणे ॥ ८० ॥ संपलें तें फळभक्षण। आतां राहिलें साक्षीपण। निरसलें
साक्ष संपूर्ण। ही आहे खूण स्वसंवेद्य ॥ ८१ ॥ असे मी सच्चिदानंद। नित्य
शुद्ध बुद्ध निर्भेद। नित्यमुक्त परमानंद। अनंत वेदवेद्य मी ॥ ८२ ॥ असे
निरंतर चिंतन। करावे स्थिरवुनियां मन। दृढ होतां अनुसंधान सिद्ध
होई ॥ ८३ ॥ दुष्टभावना नष्ट होती। ध्यार्णी स्थिर होई मती। सहज ये
समाधिस्थिती। अभ्यासपद्धती आदरितां ॥ ८४ ॥ अभ्यासकाळातिरिक्त
काळी। बाह्य व्यवहार करते वेळी। ममाहंतेची होळी। करीत असावे
उदासी ॥ ८५ ॥ देह हा कर्माधिष्ठान। अहंकार कर्ता जाण। इंद्रियगण
करण पंचप्राण चेष्टाहेतु ॥ ८६ ॥ श्रोत्रादि देव इंद्रियांच्या। दिगादि
देवतांच्या। मेळणी त्रिविध कर्माचा। उगम होय ॥ ८७ ॥ कायेने होतें
कायिक। वाचेचें कर्म वाचिक। मनाचें कर्म मानसिक। त्रिविध कर्म हें
जाण ॥ ८८ ॥ पांच हेतूनीं ही तीन। कर्म होती अनुदिन। येथें जीव नसून।
म्हणे अध्यासून मी कर्ता ॥ ८९ ॥ जे घडे पुण्यपाप। त्याचा अहंकारे घेई
लेप। अंगी लावूनि मग ताप। ये तो कल्पांतींही न चुके ॥ ९० ॥ जे अहंपणा
धरून। कर्म लिप्त होती जन। त्यां येती फळे तीन। इष्टानिष्ट आणि
मिश्र ॥ ९१ ॥ पुण्याचें इष्टफळ। मिळें स्वर्गसुख केवळ। पुण्य संपत्तां
तत्काळ। अधःपात होतसे ॥ ९२ ॥ पापफळ अनिष्ट। नरकवास उत्कट।
तिर्यग्योनी महाकष्ट। शीत वातोष्ण उत्कथि ॥ ९३ ॥ पापपुण्य समान ॥
मिश्रफळ दे जनन। सुखदुःखमिश्रित जाण। मनुष्यत्व भूलोकी ॥ ९४ ॥
स्वर्गमोक्षांचे। येथें तीन मार्ग लोकांचे। जे जन सात्विक साचे। ते ह्याचे वर्म
जाणती ॥ ९५ ॥ कामक्रोधलोभादिक। जे आदरती अविवेक। त्यांना घडें
पातक। केवळ नरकवासी तें ॥ ९६ ॥ शास्त्रोक्त न करिती। निषिद्धाते
आचरती। त्याला ये अधोगती। मग मुक्ति कैंची त्यांना ॥ ९७ ॥
फलाभिलाष धरून। जे करती पुण्याचरण ते स्वर्गी गेले तरी जाण।
संसारभ्रमण न चुकेचि ॥ ९८ ॥ म्हणोनि कामादिक त्यजून। घ्यावी इंद्रिये
आवरून। मन करून समाधान। प्रेमें भजावे ईश्वरा ॥ ९९ ॥ सर्वभूतीं तो
जाणून। सर्वा घ्यावे अभयदान। हैची याचें पूजन। पुनः जनन नच दे जे ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

१०० ॥ ईश्वरप्रसादें स्वानुसंधान । लागें तें तोडी भवबंधन । हें मानवजन्माचें
सार्थक जाण । तो कृपण हे न करी जो ॥ १०१ ॥

इति श्री. प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं आत्मानात्मविचारे
अभ्यासप्रकरणं संपूर्णम् ॥

१९९. आत्मानात्मविचार उत्तरभाग

श्रीगुरु दत्तात्रय गुरुचे गुरु । स्वभक्तांचे कल्पतरु । वंदूनि
भवाभितारु । वेदान्त निरूपितों स्वल्प ॥१॥ गुरुविण नोहे ज्ञान ऐसे
श्रुतीचें वचन । हें मानूनि निरूपण । करतो गुरुशिष्य संवादें ॥ २॥ शिष्य
गुरुसी पुसतसे । ही सृष्टि कोण करितसे । किंवा स्वभावें होतसे । संशय
होतसे हा फेडा ॥ ३॥ गुरु म्हणे सावधान । एकाग्र करूनियां मन । परिसें
कथितों निरूपण । वेद प्रमाणे घेवोनि ॥ ४॥ श्वासापरी अनायासानें । वेद
कथिला ईश्वरानें । त्याला पौरुषेय म्हणणे । न साजे अन्याधारापरी ॥ ५॥
संहिता ब्राह्मण अरण । ही तिन्हीही मिळोन । हा वेद अंगे जाण । शिक्षादिक
सहाची ॥ ६॥ कर्म उपासना ज्ञान । तीन कांडे वेदांची जाण । स्मृति
इतिहास पुराण । वेदाधारें पसरले ॥ ७॥ त्या स्वतःप्रमाण वेदाचे । मत हें
ऐक तुं साचें । हें ठाणे समाधानाचें । सत्य त्रिवाचे बोलतो ॥ ८॥ जी गारा
केलेली माती । तिचें पुढे घडे होती । घड्यापूर्वी जी माती । मध्यें अंती तीच
एक ॥ ९॥ सट्टीपूर्वी विश्व हेंच । अद्वितीय ब्रह्म एकच । नामरूप हीं
नव्हतींच । जिह्वामन नसल्यामुळे ॥१०॥ शिष्या तुझ्या समजुतीस । पूर्वी ह्या
काळबोधकास । बोलिलों तेव्हा खास । काळ न द्वैतास दावणार ॥ ११॥ निर्विकार न घडे सर्जन । मायेसहिताचें ग्रहण । करितां नये द्वैतपण । शक्ति
जाण अवस्तु माया ॥ १२॥ शक्ति-शक्तिमंता अभेद ॥ मिथ्या प्रतिबिवेन भेद ।
न ये चंद्रा निर्विवाद । मायेनें भेद न तसा ब्रह्मा ॥ १३॥ जें उपाधीनें भासे ।
तें उपाधि नासतां नासे ॥ त्याणे द्वैत येईल कसें । ख-या स्वरूपा ॥ १४॥
जे अनिर्वचनीय शक्ति । तीं वेदांती म्हणती । असे ब्रह्माधीन ती । तेणे अद्वैत
येत नसे ॥ १५॥ त्या मायाशक्तियुक्त । ब्रह्म हो अव्याकृत । हे जगद्वीज
अव्यक्त । त्रिगुणात्मक होतसे ॥ १६॥ त्यापासून शद्भयुक्त आकाश ।

त्यापासून वायू सशब्दस्पर्श। त्यापासूनी अग्नी खास। शब्दस्पर्शरूपगुणे ॥१७॥ सशब्दस्पर्शरूपरस। जल उपजे त्यापासून खास। सशब्दस्पर्शरूपरस-। गंध भूमी॥ १८॥ कारणगुण कार्या येती। तैसे मायागुण पंचभूती। म्हणूनि त्रिगुणात्मक होती। पंचभूते ती मायिक॥ १९॥ प्रत्येकाचें सत्त्वांशेंकरून। श्रोत्र त्वचा चक्षुःजिह्वा ग्राण। पंच ज्ञानेंद्रियें होती जाण। अंतःकरण सत्त्वांशैकयाने॥ २०॥ निर्विकल्प अंतःकरण। संकल्पात्मक मन। निश्चयात्मक बुद्धि जाण। अनुसंधानरूपी चित्त॥ २१॥ अहंकार मीपण। हे पंचविध अंतःकरण। प्रत्येक रजांशाने जाण। कर्मेंद्रियें पांचही॥ २२॥ वाचा हस्त पाद। लिंग आणि गुद। रजोंशैक्ये प्राणभेद। पंच तयाचे वृत्तीने॥ २३॥ यांचे देवता विषय। एक ब्रह्माची स्वयं होय। प्राणेंद्रियातःकरणसमुदाय। लिंगशरीर सूक्ष्म होय॥ २४॥ पंचभूतांचे दोन दोन भाग। एका एका अर्धाचे चार भाग। करोनि दुस-या अर्धाशीं योग। करिता होय पंचीकरण॥ २५॥ ह्या पंचीकृतापासून उद्भिज। खेदजांडज जारज। होती चौदा लोक विराज। सर्व एक मिळोन॥ २६॥ हया चारी देहांत। जीवरुपे ब्रह्म रिघत। कर्तृत्व भोक्तृत्व पावत। मोक्षापर्यंतं द्वैतभावे॥ २७॥ जाग्रत्त्वप्न सुषुप्ति। दैनंदिन व्यवहार म्हणती। जन्म घेणे हे वेदांती म्हणती। जन्मांतरस्वीकार॥ २८॥ हा जीवाचा संसार। ईश्वरसृष्टीवर। अहंताममतादि व्यवहार। हे प्रातिभासिक जीवसृष्टी॥ २९॥ पारमार्थिक ब्रह्मावर। ईशसृष्टी अनिवार। हा व्यावहारिक संसार। ईश्वराचा॥ ३०॥ हे सर्वही द्वैत। निवारीजे होऊनि अद्वैत। तरीच होय सदोदित। सच्चिदानन्द निजांगे॥ ३१॥ सर्वाधिष्ठान ब्रह्म जेधवां। विवेके कळे तेधवां। करोनि द्वैतभावा। होय सच्चिदानन्द निजांगे॥ ३२॥ ब्रह्मचि सर्वाधिष्ठान। तेंच उत्पत्तिरिथितिलयकारण। म्हणोनि एकाचे ज्ञान। होतांचि सर्वज्ञान होतसे॥ ३३॥ अत एव वेदांतमत। सिद्ध करी अद्वैत। तार्किकांचा सिद्धांत। घेतां अद्वैत साधेना॥ ३४॥ प्रकृतिपुरुषविवेक। तत्त्वविचार करिता चोख। मोक्ष होतो हा लेख। सांख्यांचा एकत्व न दार्वी॥ ३५॥ पुरुष हा उदासीन। प्रकृति जगत्कारण। प्रतिशरीरी भोक्ता जीव भिन्न। जगत्सत्य जाण हे सांख्यमत॥ ३६॥ स्वयं प्रकृति जड असोन। तीं केवीं करील जगदुत्पादन। न चालती चेतनावीण अचेतन रथादिक॥ ३७॥ तूं म्हणशील स्तनांतून। दूध वाहे अचेतन। जळही जाते स्वयं वाहून। हेही जाण ईश्वरेच्छा॥ ३८॥ तीन गुण समान। हे सांख्यप्रकृति प्रधान। तया नसता प्रेरक चेतन। केवीं

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

गुणविभाग होईल ॥ ३९ ॥ गाईचे पोटी तृण। दुग्ध होते तेवी प्रधान।
जगदाकर होऊन। स्वयमेव राहे म्हणसी जरी ॥ ४० ॥ तरी हेंही न घडेल।
तृण खाईल बैल। त्याचे दुग्ध कीं होईल। तसें न होईल प्रकृति जगत् ॥ ४१ ॥
जसा स्वयें आंधळा। चालवी डोळस पांगळा। तेवी पुरुष प्रकृतीला।
चालवी म्हणो तरी न घडे ॥ ४२ ॥

२००. उपदेश

गुरुमाता सांगतसे, ऐक मुली आतां। आला आज दीपवाली, सण बरवा
मोठा ॥ धु ॥ लाविं अंगि नित्यानित्यवस्तुविवेकाचें ॥ उटणे मग रागमळ,
जातिल तव तनुचे ॥ १ ॥ झगझगितचि हें अमूल्य पाढी न जें शोकी ॥
शांतिवसन तूं नेसून शोभसि या लोकीं ॥ २ ॥ भूतदया आणि क्षमा भूषण
लेवून ॥ शोभवि हें आत्मरूप भूषित होवून ॥ ३ ॥ करिं धरिं हें सोज्वल
मति सोन्याचें ताट ॥ अंतरि धरि ज्ञानेंद्रियरत्नदीप थाट ॥ ४ ॥ तीन तनु
लिंबलोण उतरूनि त्यजि दूरी ॥ ईश्वर गुरु आत्मवंधु चिंतुनि अंतरी ॥ ५ ॥
घे सोहंभावे ती सोज्वल आरती ॥ ओवाळी एक भक्तिभावानें निगुती ॥ ६ ॥
ओवाळणी घे तूं ही दिव्य अमोलीक ॥ कूटस्थ प्रत्यगात्मसाक्षी अवलीक ॥
७ ॥ रात्रंदिन जातां येतां निजतां ही बसतां ॥ अनुभविं तूं साक्षिणें संतत
त्या आतां ॥ ८ ॥ तो आत्मा सच्चित्सुख तुजहुनि नच भिन्न। तूहि तयाहुनि
कधिहि नससी हो भिन्न ॥ ९ ॥ गुरुमाता सांगतसे ऐक मुली आतां। आला
दिपवाळी सण बरवा मोठा ॥

सासुर्वासी बाळी। आलिया दिवाळी। गुरुमाते जवळी। आली त्रस्त ॥ १ ॥
हंबर्डा फोडोनी। मायेपुढे रडे। म्हणे दुःखी पडे। सासुर्वासी ॥ २ ॥ सासू
दुष्टबुद्धि। मोह तो सासरा। यांही मज थारा नाही दिल्हा ॥ ३ ॥
तामसाहंकार। रागीट भ्रतार। त्या करवि मार। देती नित्य ॥ ४ ॥
कामादिक दीर। चावटचि कूर। यांही दिल्हा मार। पदोपर्दी ॥ ५ ॥ कल्पना
जावू हे। बोटचे मोडताहे। तृष्णा नणंदूली हे टवळी द्वाड ॥ ६ ॥ लावालावी
करून। सर्वही गांजीती। मज नच देती। शांतीवस्त्र ॥ ७ ॥ मारुनि तितिक्षा

ती। बांगड्या वाढवीती। ग्रासही न देती। स्वानंदाचा॥ ८॥
 श्रद्धाभक्तिशोजे। कडे दृष्टि देतां। धरूनिया हाता। ओढिती हे॥ ९॥
 करकर दांत। खाती माझेवर। तूंही समाचार। नच घेसी॥ १०॥ मेल्ये
 किंवा आहे। हेंही तुझ्या मनीं। आलें न म्हणूनी। हो व्याकूळ॥ ११॥ आतां
 तुझे पायीं। जीव देतें ठार। पुरे येरझार। या जन्माची॥ १२॥

गुरुमायी म्हणे बाळे। आतां शांत हो ये वेळी	॥ १॥
तुज आठवि वेळोवेल। म्हणानि म्यां धाडिले मूळ	॥ २॥
तुझा बंधू हा विवेक। धाडिला म्यां आजी एक	॥ ३॥
शांति साडी दे नेसून। घे तितिक्षा बांगड्या भरून	॥ ४॥
कंठी बांधू साधन यंत्र। तेणे होसी तूं स्वतंत्र	॥ ५॥
आतां सासू होईल सुबुद्धि। न च देईल ती आधी	॥ ६॥
सात्त्विक अहंकार। अनुकूल होईल भ्रतार	॥ ७॥
येरा गाढवांची भीड। तुज कायसी सर्वा सोड	॥ ८॥
श्रवणादी पोटभर। खायिं देयीं तृप्ति ढेकर	॥ ९॥
प्रसवूनी बोधपुत्रा। नांद सुखें उद्धरिं गोत्रा	॥ १०॥
शिरावर गुरुचा कर। येता कैची येरझार	॥ ११॥
वासुदेवगुरुचा बोल। कालत्रयीं नोहे फोल	॥ १२॥

२०१.ब्रह्मचिंतन

जें वासुदेवाख्य अव्यय। तें परब्रह्म मीच होय। ऐसा जयाचा
 निश्चय। तो मुक्त होय अन्य बद्ध।॥ १॥ मीच परब्रह्म असे। ब्रह्माहून वेगळा
 नसे। ब्राह्मणे कीजे उपासन असें। ब्रह्माभाव धरून॥ २॥ मीच परब्रह्म
 निश्चीत। अवाध्य असंग चिद्रूप निश्चित। प्रयत्नानें असें चिंतीत। राहतां
 मुक्त होतसे॥ ३॥ जें सर्वोपाधिशून्य। जें निरंतर चैतन्य। तें मी ब्रह्म न
 अन्य। वर्णश्रम मग कैचे॥ ४॥ मी ब्रह्म असें जाणतां। तया ये सर्वात्मता।
 तन्मुक्तीला आड देवता। न येती आत्मा त्यांचाही हो तो॥ ५॥ माझ्याहून

देव भिन्न। असें करितां उपासन। तया न होय ब्रह्मज्ञान। पशुसमान हो तो देवा॥ ६॥ मी आत्मा नच अन्य। ब्रह्मच मी शोकशून्य। सच्चिदानन्द मी धन्य। नित्यमुक्तस्वभाव मी॥ ७॥ असें आपणा ब्रह्म मानून। सतत वागे तया न। दुष्कृत आणि दुष्कृतापासून। आपत्ती जाण न होती॥ ८॥ आपणा ब्रह्म मानून। राहावें सुखे करून। मी ब्रह्म आहें असें चिंतन। हो कां क्षणभर ही वरा॥ ९॥ तें महापातका निवारी। जेवीं अंधकारारी। सर्वांधकारा निवारी। म्हणोनि ब्रह्मचिंतन करावें॥ १०॥ अज्ञानामुळे ब्रह्मापासून। आकाश झालें बुद्धवुदा समान। वायू झाला आकाशापासून। वायूपासून तेज झालें॥ ११॥ उदक झालें तेजापासून॥ पृथ्वी झाली उदकापासून। श्रीहियवादिक पृथ्वीपासून। झालें उत्पन्न अज्ञानामुळे॥ १२॥ पृथ्वी विरतां उदकांत। उदक विरे तेजांत। तेज विरे वायूंत। वायू आकाशात विरतसे॥ १३॥ आकाश विरे अव्याकृत मायेंत। तें विरें शुद्ध ब्रह्मांत। त्याहूनि अन्य न उरत। तें ब्रह्म मी हरी विष्णु॥ १४॥ यन्मायेने कर्तृत्व भोक्तृत्वादिक। तो अच्युत अनंत गोविंद मी एक। तोच मी हरी आनंदरूपक। अज अमृत अशेष मी॥ १५॥ नित्य निर्विकल्प निर्विकार। सच्चिदानन्द अव्यय मी पर। पंचकोशातीत परमेश्वर। अकर्ता अभोक्ता असंग मी॥ १६॥ लोहचुंबकापरी माझे जवळ। इंद्रियादिकांचा होतो खेळ। मी आदिमध्यांती मुक्त केवळ। स्वभावशुद्ध मी बद्ध नसें॥ १७॥ मी ब्रह्मचि न संसारी। मी मुक्त हें चिंतिजे अंतरी। हें चिंतन न घडें तरी। वाक्य उच्चारी जें हें नित्य॥ १८॥ या अभ्यासाने भ्रमरकीटवत्। ब्रह्मभाव होय निश्चित। संशय सोडूनी सतत। करावा निश्चित अभ्यास॥ १९॥ हें ध्यान करितां एक मास। ब्रह्महत्येचाही होतो नाश। एक वर्ष करितां हा अभ्यास। मिळती खास अष्टसिद्धि॥ २०॥ यावज्जीव अभ्यास करितां। आंगी बाणे जीवन्मुक्तता। मी देह न प्राणेंद्रियें तत्त्वतां ही दृढता होय तयाची॥ २१॥ मी न मन न बुद्धि न चित्त। मी न अहंकार न भूमी न पय। मी न तेज न मी वात। मी न आकाश सर्वथा॥ २२॥ मी न शब्द न स्पर्श न रस। मी न गंध न रूप खास। मी नोहे हा मायाविलास। मग संसारभास मज कैचा॥ २३॥ साक्षिस्वरूपे केवळ। मी शिवची निर्मल। मिथ्या जगज्जाल। होउनी मृगजळवत् राहे॥ २४॥ झानें माझे ठायींच तें विरे। मग एकचि ब्रह्म मी उरें। शेखीं अनंत मीच न दुसरें। तोच मी सर्वेशसर्वशक्ति॥ २५॥ मी आनंद सत्य बोध पुरातन। ऐसें असें हें ब्रह्मचिंतन। हा प्रपंच मिथ्या

म्हणून। सत्याद्वय ब्रह्म मीचि एक ॥ २६॥ या विषयी वेदांत प्रमाण। गुरु स्वानुभव तिसरा जाण। मी ब्रह्म न संसारी ब्रह्मभिन्न। मी न देह सनातन केवळ मी ॥ २७॥ एकची अद्वय ब्रह्म। येथे नसे नाना भ्रम। हें कळावया ब्रह्मचितनक्रम। कथिला भ्रम निरसावया ॥ २८॥

इति श्री. प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं ब्रह्मचितनं संपूर्णम् ॥

२०२ अभंग ऐतरेयभावार्थरूप

(१)

देवाचा जो देव भासे स्वयमेव। जाणे भावाभाव भावाचा जो ॥ १॥
पूर्णानंद एक रची नाना लोक। सर्वाचा पालक एकदृष्टी ॥ २॥
ज्याचें कर्म जैसें त्या दे फळ तैसें। ज्या वैषम्य नसे कारूणिका ॥ ३॥
लालन ताडन बाळाचें करितां। निंद्य नोहे माता तेविं हाही ॥ ४॥
उदासीनापरी करोनी अकर्ता। चिंति तया दत्ता वासुदेव ॥ ५॥

(२)

ऐक्यावधारण द्वैतनिवारण। श्रुति करी जाण जेथ तो हा ॥ १॥
जग हें सृष्टी पूर्वी तोचि अद्वितीय। एक अप्रमेय हो सदैव ॥ २॥
होता संत हीन पुनरुक्ति हीन। लोकींही भाषण आहे ऐसें ॥ ३॥
जिह्वा मन नसतां नामरूपवार्ता। तेव्हां नसे कथा कालाचीही ॥ ४॥
लोका सांगावया पूर्वकाल गणे। श्रुति असें म्हणे वासुदेव ॥ ५॥

(३)

आत्मा हो निमित्त माया उपादान।	म्हणती ही ये न द्वैतवाद	॥ १॥
माया अवास्तवी शक्ति आत्म्याची हे।	आत्मदृष्टीने हे रची विश्व	॥ २॥
कूटरथरूपा जी न येतां विकार।	रची चराचर मायावीसी	॥ ३॥
अनिवार्य माया घेतां ही श्रुतीस।	अखंडैकरस बोलूं आला	॥ ४॥
सामानाधिकरण्य आत्मजगताचें।	बोधार्थ सांभाचे जेविं चोर	॥ ५॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

(४)

अध्यारोपापवादानें । तत्व कथिलें वेदानें ॥ १ ॥
अध्यारोप सृष्ट्यादिक । अपवाद तत्वं एक ॥ २ ॥
वासुदेव एकरूप । व्हाया सांगे अध्यारोप ॥ ३ ॥

(५)

ज्ञानरूपी तप आत्म्याचें । तो म्हणे मी विश्व रचे ॥ १ ॥
चौदा लोक उपजवी । लोकपालांही उद्भवी ॥ २ ॥
येथ गुणोपसंहार । न्यायें भूतसृष्ट्यादर ॥ ३ ॥
मुख्य आत्मा उपसंहारे । ध्यावा अन्य न चतुरें ॥ ४ ॥
सृष्टी करी आत्मदेव । देवांचीही सांगे देव ॥ ५ ॥

(६)

जलमुख्य भूतां घेवोनी परेशा । रचूनि पुरुष तया पाहे ॥ १ ॥
अंडवत मुख फुटोनी हो वाचा । जन्म हो अग्नीचा तीपासून ॥ २ ॥
नासा उपजली प्राण तीपासून । वायु त्यापासून उत्पन्न हो ॥ ३ ॥
झाली अक्षिछिंद्रें चक्षु त्यापासून । सूर्य त्यापासून उत्पन्न हो ॥ ४ ॥
उपजे कर्ण श्रोत्र त्यापासून । होती त्यापासून दाही दिशा ॥ ५ ॥

(७)

त्वचा उपजली तीपासून रोम । त्यापासोनि जन्म ओषधींचा ॥ १ ॥
हृदय उपजलें त्यापासोनि मन । चंद्रा ये जनन त्यापासून ॥ २ ॥
नाभी उपजली तेथें हो अपान । मृत्यु त्यापासून उत्पन्न हो ॥ ३ ॥
शिशन झालें तेथ उपजलें रेत । आप उपजत त्यापासून ॥ ४ ॥

(८)

विराटाच्या फोटीं देवता पडती । क्षुधातृष्णा मोठी व्यापी तयां ॥ १ ॥
त्या म्हणती ईशा आम्हां दे शरीर । तेथ अन्नाहार पुरवूं आम्ही ॥ २ ॥

गजाश्वादि देह देयि तयां देव । परि त्यांचा भाव तृप्त नोहे ॥ ३ ॥
शेवटी नृदेह देतां तृप्त होती । देवता वदती वरें झालें ॥ ४ ॥

(९)

आत्मा म्हणे त्या अमरां । आपुलाली स्थाने धरा	॥ १ ॥
मग अग्नि वाचा होयी । मुखी प्रवेशनी राही	॥ २ ॥
वायु होवोनियां प्राण । धरी नासारंधरस्थान	॥ ३ ॥
रवि चक्षु होवोनियां । रिघे नेत्री पाहावया	॥ ४ ॥
श्रोत्र होवोनियां दिशा । कर्णी रिघति ज्या श्रवणाशा	॥ ५ ॥

(१०)

ओषधी रोम होवून । धरिती त्या त्वचास्थान	॥ १ ॥
चंद्र होवोनियां मन । धरि तेव्हां हृदयस्थान	॥ २ ॥
मृत्यु होवोनी अपान । स्वीकारी तो नाभिस्थान	॥ ३ ॥
आपोदेव रेत होवोन । धरि त्या शिश्नस्थान	॥ ४ ॥

(११)

क्षुधातृषा आत्मयाते । म्हणती दे स्थान आम्हांते	॥ १ ॥
ॐ एवं शब्दं नमः ॥	** २ ॥
जे जे देव भाग घेती । त्यांही दोघी तृप्त होती	॥ ३ ॥

(१२)

लोक लोकपाल होतां । करी आत्मा अन्नचिन्ता	॥ १ ॥
जलमुख्य भूते धेऊन । निर्मी चराचर अन्न	॥ २ ॥
वागादिके भोक्तृवर्ग । अन्न भक्षू इच्छी सवेग	॥ ३ ॥
परी नोहे अन्नाहार । मग अपाने करी आहार	॥ ४ ॥
आयुर्हेतु अन्नद्वारा । अन्नग्राह करावया	॥ ५ ॥

(१३)

आत्मा म्हणे वागादिक । कामे करिती मत्सेवक	॥ १ ॥
हे स्वतंत्र होतां जाण । मग कोण मी होईन	॥ २ ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

आप आपणा ओळखाया । देही जाऊ कोठोनीयां	३
ऐसा विचार करित । शिर भेदुनि जायी आंत	४
जे जाती करूनी भेद । ह्या द्वारा त्यां हो आनंद	५

(१४)

क्रियोपाधिक जो प्राण तो प्रवेशे । पायांतून असें वदे वेद	१
गळ्याखालीं कर्मेद्रियांचे बाहुल्य । धींद्रियबहुत्व कंठावरी	२
वरूनी प्रवेश ज्ञानोपाधिकाचा । हो ज्ञानेद्रियांचे वरि बाहुल्य	३

(१५)

पुरीं राव येतां पुरपौरा शोभा । तसी देही शोभा आत्मयोगें	१
वाडा करोनिया तीन मजल्यांचा । खेळ आत्मयाचा व्यवस्थेने	२
नेत्रीं चित्ती कंठी जागृत् निद्रा स्वप्न । तिघांसही स्वप्न म्हणे वेद	३
अन्यथा ग्रहण तेंचि होय स्वप्न । हें असें लक्षण जागृत स्वापा	४
दैनंदीन क्रीडा येथे तीन देही । मातृपृतृस्वदेहीं जन्मांतर	५

(१६)

अशी लाखां जन्में होती । परी जीवा न ये मुक्ति	१
जेव्हां सत्त्वंग आदरी । प्रेमें दत्तभक्ति करी	२
तेव्हां साधने जोडून । गुरुवाक्या घे उमजून	३
मीच भूत भौतिकही । मज वाचुनि कांही नाही	४

(१७)

होयी इंद्र त्याचे नाम । परि तया इंद्र नाम	** १
इंद्रनाम हो परोक्ष । देवा आवडे परोक्ष	२
अपवाद हा विचार । वासुदेवा साक्षात्कार	३
	४

(१८)

अध्यारोपी देहत्रयप्रवेश न । वैराग्य कारण तेंचि होय	१
--	---

अशुचि गंधाने न विटे जो चित्तीं । तया न विरक्ती तीनी लोकी	॥ २ ॥
मु ताचें आधण विष्ठेचा दांथर । उकडे तयावरती जीव	॥ ३ ॥
अशुद्ध विटाळी जठराग्नि पोळे । तयाचें सोवळे कायसे हो	॥ ४ ॥
वासुदेव म्हणे वीट आणि कष्ट । सांगे वेद स्पष्ट वैराग्यार्थ	॥ ५ ॥

(१९)

स्वर्गनरकादिक्रमे ओषधिरथ । पुरुषदेहीं रेत होत जीव	॥ १ ॥
पुरुषाच्या देही पूर्वी तीन मास । करी जीव वास देही व्हाया	॥ २ ॥
सप्तधातु तापें कढोंनी हो रेत । हाचि गर्भ ख्यात तातदेहीं	॥ ३ ॥
सर्वांगे करुन पोशिले जें रेत । चित्तीं तें कढत कामाग्नीने	॥ ४ ॥
योनीमध्ये सोडी ऋतुकाळी स्त्रीच्या । जन्म हो जीवाचा पहिला हा ॥ ५ ॥	

(२०)

अस्थि स्नायु मज्जा होय तातरेत । त्वचा मांस रक्त स्त्रीरक्ताचे	॥ १ ॥
रक्ताधिक्यें नारी रेताधिक्यें नर । होयी षंडाकार साम्य होतां	॥ २ ॥
वायु फोडी शुक्र तेव्हां होय मेळ । स्वकर्म केवळ जन्मा हेतु	॥ ३ ॥
जैसें पूर्वकर्म तैसा पिंड होयी । सुख दुःख घेयी ईशाज्ञेने	॥ ४ ॥

(२१)

न पीडे मातेसी रिघोनि उदरी । स्तनादिकापरी हो मातेसी	॥ १ ॥
भर्तृरूपगर्भा माता परिपाळी । म्हणोनियां पाळी तिला भर्ता	॥ २ ॥
डोहाळे जे होती पति पुरवी ते । न देतां इष्टातें गर्भहानी	॥ ३ ॥
रूपांतर तेंचि आपुले जाणून । पिता पुंसवनादीक करी	॥ ४ ॥
रूपांतरे भर्ता जन्मे जाया पोटी । जाया हो शोवटीं भर्तुमाता	॥ ५ ॥

(२२)

उपजतां करी जातकर्मादिक । वाढावया लोकपरंपरा	॥ १ ॥
दुसरा हो जन्म उपजतां बाळ । नेणे पुढे काळगती मोहे	॥ २ ॥
गर्भी पीडिता जो प्राणी मुक्त व्हाया । तया दत्तराया विसरे जीव	॥ ३ ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

(२३)

पुण्य कर्म व्हाया पिता योजी तया । कृतकृत्य काया स्वयें सोडी ॥ १ ॥
जन्में पुढे तेंचि तिसरे हो जन्म । ऐसे कर्म जन्म अज्ञा मार्गे ॥ २ ॥
ज्ञाना प्रतिबंध येतांहि ये जन्म । वामदेवा जन्म जेवीं आले ॥ ३ ॥

(२४)

अग्न्यादि देवांच्या योगे जन्में झाली । म्हणे मी जाणिली वामदेव ॥ १ ॥
लोहापरी देह शेकडोही मातें । राखिती चोरांते जें पायीक ॥ २ ॥
जेवीं श्येन जाळे तोडेनियां पळे । तेवीं ज्ञानबळे तोडी जन्मे ॥ ३ ॥

(२५)

ऐसा पूर्व ज्ञानानुभव घेवोनी । वामदेव मुनी गर्भी बोले ॥ १ ॥
देहभेदा तोंडी आत्मरूपा जोडी । सर्वानंदगोडी घे हो मुक्त ॥ २ ॥

(२६)

होतां हे विरक्ती । विचार करीती । भजावा म्हणती । कोण हा आत्मा ॥ १ ॥
एक देहीं रिघे एक हें अवघें । ऐसे होत दोघे आत्मे येथ ॥ २ ॥
यांपैकीं कोणाची कीजे उपासना । जो जन्ममरणा शीघ्र वारी ॥ ३ ॥
ऐशा विचारानें तया होय बोध । भेद जो विविध त्या बाधिती ॥ ४ ॥

(२७)

जीव जेणे रूपा पाहे । जेणे शब्द ऐकताहे ॥ १ ॥
जेणे गंधा हुंगे जीव । जेणे बोले शब्द सर्व ॥ २ ॥
कडू गोड जेणे जाणे । मनबुद्ध्यादिके शीणे ॥ ३ ॥

(२८)

हेंचि सर्व हो प्रज्ञान । त्वंपदार्थलक्ष्य जाण ॥ १ ॥
इंद्रादीक देव पंचभूतें जीव । प्रज्ञाना पासाव उद्भवती ॥ २ ॥

प्रज्ञा पाळी सर्वा शेखी त्यां संहारी । मायावीचे परी वेगळी स्वयें ॥ ३ ॥
तेंचि ब्रह्म होय तत्पदलक्ष्यार्थ । दो पदांचा होय लक्ष्यार्थ हा ॥ ४ ॥

(२९)

आहे सामानाधिकरण्य । दोनी पदांचे ह्या जाण ॥ १ ॥
अन्योन्यभेदवारण । हो विशेष्य विशेषण ॥ २ ॥
जीव तोंचि हो प्रज्ञान । तेंचि एक ब्रह्म जाण ॥ ३ ॥

(३०)

ऐसें हें श्रवण याचेंचि मनन । कीजे मग ध्यान निरंतर ॥ १ ॥
देहात्मज्ञानाचे परि आत्मज्ञान । होतां न बंधन मागुती हो ॥ २ ॥
शमादिकयुक्त ध्याती जे हें खास । अखंडैकरस लाभे तयां ॥ ३ ॥

(३१)

यावद्देहपात प्रारब्ध भोगीत । तया जीवन्मुक्ती अलिप्तत्वे ॥ १ ॥
न घटे न वाढे पाप पुण्य होतां । महिमा तत्वतां ज्ञानीयाचा ॥ २ ॥
प्रज्ञात्वा होवोनी ह्या देहा सोडोनी । ब्रह्मीं ते मिळोनी जाती मुक्त ॥ ३ ॥

(३२)

ते हृदयग्रंथी तत्काळ तोडीती । संसारा या छेदिती ज्ञानबळे ॥ १ ॥
सर्व पाश त्यांचे तत्काळ तूटती । कर्म क्षया जाती सर्व त्यांची ॥ २ ॥
कोर्डे देह पडो तयां नको काळ । त्यांचे ज्ञानबळ लोकां तारी ॥ ३ ॥
वासुदेव म्हणे इतरासुताचें । मत मी हें साचें वाचें बोले ॥ ४ ॥
वासुदेव म्हणे वासुदेवापरी । जो विचार करी तो हो मुक्त ॥ ५ ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

२०३ मलप्रभेची आरती

जय जय भगवति गंगे जनिमृतिभयभंगे ॥
मलापहारिणि तारिणि उद्धरिं मज वेगे ॥ ध्रु.॥

भवदवतापें तापुनि व्यापुनि कलुषानें ॥
तूङ्या तीरी आलों झालों खिन्न मनें ॥
आतां सत्वरि उद्धरिं अंतरि मन्नमनें ॥
प्रसन्न होउनी शमने दूरीकृतशमने ॥ १ ॥

उपटुनि समूळ पापा तापा शमऊनी ॥
अंतःकरणा शोधुनि लाउनि हरिभजनी ॥
जननीपरि तूं निशिदिनिं सांभाळूनि सदनी ॥
कैवल्याच्या ठेवीं मजला भवशमनि ॥ २ ॥

शतयोजनि जो दूरचि राहुनियां गंगा ॥
गंगा ऐसे बोले त्याला जी सुभगा ॥
तत्क्षणि तारी वीक्षणि येतां जी गंगा ॥
शिवसायुज्या ने ती उद्धरि अघभंगा ॥ ३ ॥

२०४ भजन

पावनी गंगा । सुभगा । पावनी गंगा ॥ ध्रु.॥

रमरतां तत्क्षणि करि अघभंगा । तारी जी भवरोगा ॥ १ ॥

शमवी यज्जल षड्डिपुवेगा । ती हे अमृततरंगा ॥ २ ॥

पूजेनंतर आरत्या

२०५ आरती गणपतीची
(चाल-आरतीभुवन सुं०)

आरती ओवाळूँ गणेशा । गिरिजात्मजा विघ्ननाशा ॥१०॥
भयसंकटाघसंहरणा । शरणा -हस्यपाणिचरणा ॥
करुणाधना विघ्नहरणा । अरुणारम्यशूर्पकरणा ॥
चाल । अरुणालेपपुष्पवसना । विघ्नवनानल, हतदानवकुल,
त्रातामरकुल, कलिमलभंजना मतीशा ॥
विपदा वारि मम गणेशा ॥१॥
सिंदुरचर्चिताऽखिलांगा । सिंदुरासुरापहा अभंगा ॥
परिहृतभक्तदुःखरोगा । भजकाहिताभीष्टभोगा ॥
चाल । आखुगा मत्तकुंजरांगा द्वैमातुरदरहर, लंबोदर सेवकसादर,
तो तूं रक्षि मज गुणेशा । पुरवी भक्ताच्या आशा ॥२॥
नववारणस्वरूपाते । धरुनी रक्षी जगताते ॥
यास्तव प्रार्थी मी तूंते । सर्वथा नित्य रक्षि माते ॥
चाल । मार्गे पुनरपि भक्तपते । स्मरण तुझे मज, नित्य असावे,
भावे तव गुणगण म्यां गावे, मंगलमूर्ते तव पद ध्यावे ॥ द्यावे हेंचि वरदान ॥
आशापूरका सिद्धिबुद्ध्यधीशा । गिरिशात्मजा विघ्ननाशा ॥३॥

२०६ आरती सरस्वतीची

आरति ओवाळूँ शारदे । सुरवर्वंदितपादे ॥ आरति ओवाळूँ ॥४॥
शुद्धस्फटिकमयी वरमाला । पुस्तक शुक सितकमला ।
वाग्जाड्या हरुनी शुभमति दे । देवि सरस्वति वरदे ॥१॥
हंसावरि बसुनी सत्वर ये । श्रीमति भारति अभये ।
मन्मुखि वास करी श्रुतिगेये । विजये निहताऽपाये ।
वारितनिजखेदे पारदे । भास्वति परमामोदे ॥२॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

होती मूकहि ते वाचाळ । नलगे क्षणभरि काळ ।
तूं जरि करुणेने केवळ । पाहतां एक वेळ ।
म्हणुनी वासुदेव शारदे । प्रार्थित परमानंदे ॥३॥
आरति ओवाळूं शारदे । सुरवर्वंदितपादे ॥

२०७ आरती सरस्वतीची २

जयजय भगवति भास्वति भारति सन्मतिदे ॥
नीराजये सरस्वति प्रतिमतिदे प्रपदे ॥ जयजय वरवरदे ॥४॥
विधिहिरहरमुखलेखर्षभगीते महिते । वाणीश्वरि वेदनुते श्रितजनकल्पलते ॥
उत्तमशीले विमले कांते सर्वमते ॥ परिपालय नो भीतेरनिशं दिव्यगते ॥९॥
वाग्जाड्यबुद्धिमांद्यप्रभृतिकुदोषहरे ॥ बुद्धिप्रकाशके सति सदगतिदेऽकहरे ॥
कृपया परयाऽऽलोकय भजकान्नोऽधहरे ।
विद्यामेधासन्मतिधृतिदे पापहरे ॥२॥
या शारदाद्वकांता मालाम्बुजहस्ता ॥ या शुकपुस्तकसहिता ब्राह्मी हंसगता ॥
या नरमुनिसुरविनुता त्रैलोक्यप्रथिता ।
सा वासुदेवगीताऽवतु नः श्रुतिमाता ॥३ ।

२०८ आरती त्रिपुरसुंदरीची

जय जय बाले बालेंदुद्योतितभाले । भालेंद्रनुभितलीले पाह्यस्मान् विमले ॥५॥
सृष्टिस्थितिलयलीले स्वाश्रितजनपाले । समस्तमंगलमूले खलदानवकाले ।
नीराजयामि ते पदकमले विमले । प्रालेयाचलबाले बाले शुभलीले ॥९॥
कृतिजनमानसहंसे कृतदुष्टधर्वंसे । वारितभक्तत्रासे मंदस्मितहासे ।
मुनिजनमानसवासे मुक्ताभातनसे । आस्तिकजनविश्वासे चागमनिश्वासे ॥२॥
वेदशिरोगीते त्रिपुरसुंदरी ललिते । त्रिबीजमंत्राराधितपीठे देवनुते ।
यतिवासुदेवनमिते निजजनकल्पलते । विद्याधिराजदयिते मयि तेऽस्तु
दृगार्ते ॥३

२०८आरती लक्ष्मीची (चाल----- सुंदरमुख०)

आरति करु विष्णुपत्नि क्षीरसिंधुजे ।
 करविरपुरिं रुचिरगात्र देखुनी तुझें ॥४०॥
 सुंदर तव मंदिर चव दे मटीक्षणीं ।
 बहु जंव जंव पाहुं तंव तंव जे क्षणोक्षणीं ॥
 दिसे अभिनव पिसे होति भव देखुनी झणीं ।
 सार जणूं देवकारागिरि लवमात्र ना उणी ॥ चाल ॥
 तेथें मोठें गोमटें रूप तुझें पाहुनि माझें स्वांत मजेदार हें साजे ॥१॥
 मस्तकिं भगलिंग नाग चांग विलसती । खेटगदामातुलिंगपात्र शोभती ॥
 चारि करी दीप्ति बरी लाजवी खरी ।
 चंद्राइना चंद्र मना भुलवि हे हरी ॥
 चाल ॥ रमणी हरिणी चिमणी वासुदेवि कुलदेवी महादेवि तारि अब्धिजे ॥
 आरति करु विष्णुपत्नि क्षीरसिंधुजे ।

२०९ आरती यक्षिणीची

ओवाळूं यक्षिणि तुज विमले । विज्ञान दे मज पहिलें ॥४०॥
 कार्तिकमासी वैशाखमासी । होती उत्सव भले ॥१॥
 शरदिं वसंतीं नवरात्र होती । उत्सव तुझे चांगले ॥२॥
 आश्विनी दसरा होता वाटे । दुसरा आला नाक येथें वत्सले ॥३॥
 फाल्युनि शिमगा होकां दावी । रंगा तुझे गांविं शिवमहिले ॥४॥
 वळखुनि भावा तुवां वासुदेवा । भवा हरुनि तारिलें ॥५॥
 ओवाळूं यक्षिणि तुज विमलें ॥

२१०. आरती रेणुकेची

जय जय रेणुक ईश्वरि जमदग्नेर्दयिते ॥
 मयि तेजस्विनी करुणांशो भूयादयिते ॥४०॥
 शंकररूपस्य मुनेर्या साध्वी कांता ।

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

गौरी साक्षाज्जाता रेणोर्या दुहिता ॥
पातिव्रत्यप्रथिता रामस्य च माता ।
माता जगतां नोऽव्यात् त्रिभुवनविख्याता ॥१॥
भूभारभूतदुष्टक्षत्रियकुलनाशे ।
कृत्याऽभूद्या हेतुर्विश्वोद्भवनाशे ।
नीराजयामि तां त्वां पूरितसुजनाशे ।
तारय मृत्युमुखान्नं शिक्षितकीनाशे ॥२॥
दत्तात्रेयं कृत्वाऽस्त्रार्य सह्यतटे ।
पत्यनुगमनं चक्रे माहुरपुरनिकटे ।
याऽद्यापि तत्र माता जागर्ति प्रकटे ।
तद्वृपेऽस्तु सदा मे चित्तं सन्निकटे ॥३॥
जय जय रेणुक ईश्वरि जमदग्नेर्दयिते ।
मयि तेजस्विनि करुणांशो संभूयाद्वयिते ॥

२११ आरती श्रीकृष्णोची

आरति ओवाळूं श्रीकृष्णे । तुजला वारिततृष्णे ॥१॥
जी पातकवार्ता न च उरवी । सेवककामा पुरवी ।
त्रिभुवनिं सत्कीर्तीं जी मिरवी । भजतां दैन्या नुरवी ।
वरवी गति दे जी । श्रीकृष्णे तूंची परिहृततृष्णे ॥२॥
जीच्या उभयतटीं अपरिमित । तीर्थं असती शस्त ।
स्नानें पानें जी पुनीत । करिती ऐसी मात ।
व्यासें वर्णियली श्रीकृष्णे । तूंची प्रशमिततृष्णे ॥३॥
अपार तव महिमा न च सीमा । लागे ती तुं परमा ।
पुर्विसि निजकामा निजनामा । घेतां देसी धामा ।
म्हणुनी वासुदेव श्रीकृष्णे । तुजला प्रार्थि अनुष्णे ॥४॥ आरति ओवाळूं ॥

२११ आरती श्रीकृष्णोची
जय जय भगवति कृष्णे परिहृतजनतृष्णे ॥
नीराजयामि कृष्णे शमितत्रिविधोष्णे ॥४० ॥
त्रिविधं पापं हर्तु भवतीह समर्था ॥
त्रिविधं तापं हर्तु महतीह समर्था ॥
विविधं रिष्टं दातुं कान्यात्र समर्था ॥
विविधं हीष्टं दातुं कान्यात्र समर्था ॥ जय० ॥१ ॥
लत्तामर्पय भगवति कलये खेदहरे ॥
मत्तान्यातय दुर्मतिविलये भेदहरे ॥
वित्तां मेऽप्य सन्मतिनिलये भेदहरे ॥
सत्तां द्योतय भास्वति निलये वेदपरे ॥ जय० ॥२ ॥
भगवति कृष्णऽनुष्णो कलये त्वामघदे ॥
स्वागमतृष्णे तृष्णे कलये त्वं मघदे ॥
शिक्षापर्यत्यततं स्मरणं ते वरदे ॥
निजवासुदेवदण्डिनि तिष्ठतु खलु परदे ॥ जय० ॥३ ॥

२१२ आरती श्रीअनसूयादेवीची

जय जय भगवति भास्वति मतिमति वन्द्यसति ॥
अनसूये सद्गतये तेऽस्तु नमोहमति ॥ जय देवी जय० ॥१ ॥
या देवहृतिदुहिता कर्दममुनिजाता ।
अत्रिमहर्षेऽर्दयिता त्रिभुवनविख्याता ॥
श्रीदत्तदेवमाता कान्ता श्रुतिगीता ।
पातिव्रत्ये निरताऽतिथ्येऽप्यासक्ता ॥ जय देवी जय० ॥२ ॥
धर्मानुभावतो या सत्या मृतकान्तं ।
कौशिकमजीवयत्स्वयमपि लोकाकान्तं ॥
कृत्वा लेभेऽनन्तं च सुतं खलु कान्तं ।
कुर्यादनसूया सा भजतां नोऽकान्तम् ॥ जय देवी जय० ॥३ ॥
अनुजस्तनुजश्चाभूद्यस्या हरिरेषा ।
साक्षाच्चैतन्यकला जगति स्त्रीवेषा ।

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

दोषानाशु स्मरतां हरतु शुभाशेषा- ।
ननसूया गतरोषावतु नो हरिपोषा ॥ जय देवी जय० ॥४ ॥

२१३ आरती नर्मदेची

जय जय नर्मद ईश्वरि मेकलसञ्जाते ॥
नीराजयामि नाशिततापत्रयजाते ॥ जय जय० ॥१ ॥
वारितसंसृतिभीते सुरवरमुनिगीते ॥
सुखदे पावनकीर्ते शंकरतनुजाते ॥
देवापगाधितीर्थे दत्ताग्र्यपुमर्थे ॥
वाचामगम्यकीर्ते जलमयसन्मूर्ते ॥ जय जय० ॥२ ॥
नन्दनवनसमतीरे स्वादुसुधानीरे ।
दर्शितभवपरतीरे दमितान्तकसारे ॥
सकलक्षेमाधारे वृतपारावारे ।
रक्षास्मानतिघोरे मग्नान्संसारे ॥ जय जय० ॥३ ॥
स्वयशःपावितजीवे मामुद्धर रेवे ।
तीरं ते खलु सेवे त्वयि निश्चितभावे ॥
कृतदुष्कृतदवदावे त्वत्पदराजीवे ।
तारक इह मेऽतिजवे भक्त्या ते सेवे ॥ जय जय० ॥४ ॥

२१४ आरती सूर्याची

जय भगवन् जय सवितज्योतिर्मय भानो ॥
आरति तव धीदीपक पञ्चोन्द्रियभानो ॥५० ॥
सृष्टिरिथितिलयकारण जगतां त्वं वन्दे ॥
आत्मा त्वं जीवानां चालक भो देव ॥
पालक सर्वज्ञस्त्वं साक्षी धीदेव ॥
मयि करुणालेशं ते मुदमर्पय देव ॥६ ॥
निमिषादिप्रलयान्तः कालस्त्वदधीनो- ॥
ग्रहगणतारानक्षत्रेशस्त्वदधीनः ॥

लोकालोकगिरीशो परिकृत्परिचलन- ॥
 स्त्वां नौमि सदाहं भूसुरसुरसुमनः ॥२ ॥
 यदृग्यजःसामसु गीतं त्वत्तेजोरूपम् ॥
 सर्वोपनिषद्भिस्ते संस्तुतचिद्रूपम् ॥
 सत्यज्ञानदयाघन सुखसागररूपम् ॥
 दर्शय मां तारय मां नय मां तव रूपम् ॥३ ॥
 श्रीसूर्य त्वं चक्षुर्जगतस्त्वां स्तुत्वा ॥
 त्वत्तो ज्ञानं लक्ष्या बुद्ध्वा तद्भूत्वा ॥
 श्रीयाज्ञावल्क्य ऋषिवर्यपदं जित्वा ॥
 जनकं मैत्रेयीं संविदो हृद भित्वा ॥४ ॥
 सविता मे पश्चात्तात्सविता पुरतश्च ॥
 सवितोत्तरतो मे स्यात्सविताऽधस्ताच्च ॥
 सविता भूमानीशो रक्षतु नमनाच्च ॥
 वासुदेवसुपात्रं कुरु मां छात्रं च ॥५ ॥

२१५ आरती महादेवाची (चाल -- साधी)

जय सुखकारक तारक तारकजिज्जनक ।
 जनकलुषांतक शंभो शंभो कुर्वधिक ॥ध्रु० ॥
 शुद्धस्फटिकप्रतिभ प्रतिभटदर्पहर ।
 हर शिव परममुदर्पक दर्पकदर्पहर ॥
 हर मदघं गंगाधर धरशय देववर ।
 देववरापत्यावक पावकदृक्म्रवर ॥९ ॥
 स्थित्युद्भवलयकारक कारकशक्तिधर ।
 शक्तिधर द्वैमातुरमातुरभीष्टकर ।
 करकलितपरश्वधमृग मृगधरतिलक हर ।
 हर निजभक्तहितादर दरहर शक्तिवर
 स्वीकुर्वार्तिक्यं शिव शिवयेदं विदश ।
 दशकर पंचानन हर हर मदघं धीश ॥
 धीशयनान्यो मत्तो मत्तो यदि पापः ।

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

पापहरोऽन्यो भवतो भवतोषदनेश ॥३॥

२१६. आरती शंकराची (चाल -- आरती भुवन)

आरती ओवाळूं ईशा । तव पदा आपदाविनाशा ॥४०॥

कर्पूरदुग्धफेनधवला । स्थिरचरभूततपाला ॥

धाकें दवडिसि तूं काळा । हस्तीं धरिसी नृकपाळा ॥

चाल ॥ नीळा गळा मुळमाळा शोभवि ज्याचा नाथ गणांचा

जो भूतांचा ईश उमेचा कांत शांत आमुचा महेशा ॥

तो तूं देव भावनाशा ॥ आरती० ॥१॥

वर्णू काय तुझी लीला । त्वत्पदि ठेवि एक वेळां ॥

बाणासुर शिर त्या वेळा । त्यावरि करितां तूं डोळा ॥

चाल ॥ लाजवि ज्याची भूती विपुला देवैश्वर्या जो सुरवर्या

दमवि अनार्या आर्य करिसि तूं महेशा ॥

तो तूं पुरविं माझी आशा ॥ आरती० ॥२॥

रावण एक ख्याल तुजला । ऐकवि सर्व देसि त्याला ॥

दक्षें दुष्टपणा केला । अजशिर योजिसी तयाला ॥

चाल ॥ होतां दुष्ट बुद्धि विधिला व्याधचि होउनि तूं करिं धरूनी

शर धनु अजुनी गगनीं दिससी दुष्टनाशा ॥

त्वद्यशा कोण वर्णि ईशा ॥ आरती० ॥३॥

बगिच्या इमशान हो ज्याचें । सहचर थोर भूत ज्याचे ॥

लेपन चिताभस्म ज्याचें । भूषण रुळमाल्य ज्याचें ॥

चाल ॥ उपवीत तोही ज्याचें गजचर्मावर जो नंदीश्वरवाहन महेश्वर

जो सुरवरकिन्नरांचि आशा ॥ पुरवी त्या नमूं महेशा ॥ आरती० ॥४॥

त्वत्पदीं सर्वभाव धरूनी । प्रार्थीं एकचित्त करूनी ॥

मांगे हेंचि साच जननी - । जनका घेयि हेंचि कानीं ॥

चाल ॥ न मनी इहामुत्रभोगा । आणी पाणी जोऱुनि चरणीं क्लेशोद्धरणीं

प्रार्थीं त्वत्पादभक्ति ईशा । दे मज नाहि अन्य आशा ॥

आरती ओवाळूं ईशा० ॥५॥

२१७. आरती शिवाची (चाल—सुंदरमुख तुं०)

व्योमकेश त्रिभुवनेश अमरकुंजरा । नीराजनमुररीकुरु गुप्तनिर्जरा ॥४०॥
 त्रिपुरासुरसमरधीर वीर वरहरा । अभयंकर जयशंकर असुरवरहरा ॥
 सर्वेश्वर करुणाकर त्रिपुरसुंदरा । धरवरपुर शशिशेखर रुचिरदशकरा ॥
 तारा माराऽपहरा भय हरुनी कर धरुनी वर करुनी मज परावरा ॥१॥
 गंगाधर उरगहार अहिपरिष्करा । चर्माबर गांगनीरपूरसाच्छिरा ॥
 पंचवक्त्र भो त्रिनेत्र पार्वतीवरा । काशीपुरकृतविहार तारकेश्वरा ॥
 रुद्रा निद्रा तंद्रा-परिहरुनी निजभजनीं स्थिर करुनी ठेवि मज हरा ॥२॥
 सर्वोत्तम मोक्षधाम तूंचि पशुपती । शिवाधवा वासुदेवा देयिं सन्मती ॥
 मंद अज्ञ अलस मी कसि करुं स्तुती । स्तवुनि वेद पाउनि खेद शेखिं करि
 नती
 तेव्हां शर्वा सर्वा अविषयचि अससि हैंचि जाणुनि साचि नति करुं वरा ॥
 व्योमकेश० ॥३॥

२१८ आरती महादेवाची

जय जगदीश्वर शंकर हर गौरीवर भो ।
 नीराजये पदं तव भवदवदव शंभो ॥४०॥
 देव यद् जगदुद्भवशेषे शक्तिधव । सदसद्यदा सदाशिव न न चोभयमे भव ॥
 कारकशास्त्राद्यपि भव नो न च कालजव ।
 आकृष्य सर्वमेव त्वं च सीदेव ॥१॥
 स त्वं पर्यालोचक एतस्योस्येकः ॥ उत्पत्तिस्थित्यंतक ईशकृतालोकः ॥
 अव्यक्तजीवमूलक आविष्टात्रिकः ॥ अंतर्यामी पालक आसेवितनाकः ॥२॥
 पंचमुखो दशहस्तो मस्तकधृतसोमः ॥ सोमार्यमाग्निनेत्रस्त्वहिसूत्रः सोमः ॥
 सोमादियज्ञभोक्ताऽवितसाधुस्तोमः ॥ सोमब्रतप्रियोऽवतु निजहृष्टासोमः ॥३॥
 ज्येष्ठं सदगुरुपीठं साधिष्ठं गोष्ठं ॥ श्रितपूर्वोत्तरकाष्ठं सर्वजनश्रेष्ठं ॥
 आश्रितनंदिकपृष्ठं श्रेष्ठं शितिकंठं । अहिभूषितप्रकोष्ठं वंदे बिंबोष्ठं ॥४॥
 हतमायश्रितगेयं निहतेच्छापायं ॥ सत्पदवीगविधेयं दर्शितसूपायं ।
 भक्त्यादेयममेयं निर्जितदैतेय ॥ नीराजयेष्टकायं गणेशसुतगेय ॥५॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

२१९ आरती श्रीविष्णूची (चाल---सुंदरमुख तुंदिं)

पंचारति धरुनि हातिं म्हणुनि आरती ।
ओवाळिन मधुसूदन देयि सन्मती ॥४०॥

नारायण भक्तशरण कमलजापती । अजित कृष्ण विजिततृष्ण आर्यगोपती ।
जन्मभरणपाशहरण भुवनसत्पती । दरकर्षण संकर्षण मुक्तसद्गती ।

तो हा, अघहा, मुरहा, दामोदर,
निहतासुर, हो सुखकर पाहुनि आरती ॥५॥

हरुनि अका निजभजका पाळिसी हरे ।
कधिं तवका आधि न मुखा सेविती सारे ।
तरि हरि कां त्व्या तवका दुःख गांजि रे ।
श्रीच्या धवा वासुदेवा रूप तव बरें ।

दावीं ठेवीं ठेवीं वरकर, शिरिं करिं मजवरि करुणा, देयिं पदिं रती ॥२॥

२२० आरती श्रीरामाची

श्रीराम जयराम जयजयराम पदे ॥
नीराजयामि तेऽच्युत परिहृतनतखेदे ॥४०॥

दशरथराजकुमारं विष्णोरवतारं ॥ कौशिकमखगोप्तारं चोद्धृतमुनिदारं ॥
शिवकार्मुकभड्कारं सीताभर्तारं ॥ परिहृतभार्गवसारं वंदे श्रुतिपारं ॥५॥

येनाश्रुत्य गुरुकं राज्यमपि त्यक्तं ॥ वनमाश्रित्य विरक्तग्रततो बहु कृतं ॥
रक्षोवृदं छंदं सीतायाः परिव्यक्तं ॥ पूरयतो मारीचाभिधरक्षोमुक्तं ॥२॥

सीताविरहातेऽदादृगृधायापि गतिं ॥ कबंधहादात्रेणा शबरीतोऽपचितिं ॥
सुग्रीवेष्टकरोऽहन्वालीमतिनीतिं ॥ सीतावार्ता हनुमत्तो वै चास्य कृतिं ॥३॥

बध्वा भीताभ्यिनुतोऽशमभिरब्धौ सेतुम् ॥ लंकामेत्य सवंशं पृथिवीभरहेतुं ॥
रावणमाजौ हत्वा सकपि: कृतमंतुं ॥ लंकां तद्भ्रात्रेऽदातं नौम्यविकेतुं ॥४॥

नलनीलऋक्षांगदसुग्रीवार्यानुजयुतः ॥ सीतालक्ष्मणवातात्मजहनुमत्सहितः ॥

सहितः श्रीरामो नौ भवतु सदामहितः ॥
यतिवासुदेवविनुतोऽयोध्याराज्यरतः ॥५॥

२२१ आरती परशुरामाची

भार्गवकुलावतीर्णो जमदग्नेरस्तनयो । यः पंचमोपि षष्ठो ह्यवतारो विनयः ।
श्रीरेणुकात्मजः शिवशिष्यो, वरविजयः । सोरस्मान् भार्गवरामोऽवतु
सुंदरकायः ॥१॥

जय जय भृगुकुलदीपक भजकाभीष्टकर ।
करकलितपरश्वधरशरपीठानिष्टहर ॥

त्रिसप्तवारं जित्वात्युद्घतमत्तरसा-पालान् खलान् प्रदत्ता संपूर्णापि रसा ।
कश्यपमुनये येनार्जुनबाहूस्तरसा । चिच्छेद योत्र लीला यस्यास्ते सरसा ॥२॥
कौंकणदेशस्थेभ्यो विप्रेभ्यो भक्त्या । कौंकणदेशान् प्रददौ सम्पाद्य च शक्त्या ।
रामः प्रसीदतृतमवीर्योस्मन्नत्या । सत्या ध्यायेम सदा तस्य पदं मत्या ॥३॥

२२२. आरती पंचायतनाची

जय सवितर्गजमुख नगतनये ईश हरे ॥
भेदावलिमपनेतुं ध्याये हृत्कुहरे ॥१॥
बुद्धिप्रेरक सवितुर्नः सिद्धं रूपं ॥
ध्याये ह्यघहृत् श्रेष्ठं देवस्य च रूपम् ॥
प्राणेन्द्रियहृद्बुद्धिप्रसिद्धगणरूपं ॥
रक्षति तस्माद्गणपतिरिति विश्रुतरूपम् ॥२॥
मानसमुखजडजातं यद्भासा रूपं ॥
भाति श्रुतिरिति देवी नगतनयारूपं ॥
एकादशसुखभासकमीशस्य हि रूपं ॥
श्रुतिसिद्धं शंकर इति भवहारकरूपम् ॥३॥
मानससुखदुःखानां हारकमजरूपम् ॥
हरिरिति वेदो ह्यवदत्सच्चित्सुखरूपम् ॥
ईशाद्यनेकनाम्ना भासक तद्रूपं ॥
सत्यं मम मनसि हि कुरु सच्चित्सुखरूपम् ॥४॥ जय सवितर्गज० ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

२२३. आरती दक्षिणामूर्तीची

जय जय दक्षिणमूर्ते वेदशिरोगीते ।
नीराजयामि ते पदकमले सत्कीर्ते ॥४०॥
चिन्मुद्रितकरकमलं चित्तितदं विमलं । चित्तप्रेरक मीडे चिन्मात्रं ह्यकलं ।
चित्रक्रियमविकारं क्षालितनिजशमलं ।
शमलं ददातु नोऽसौ हृत्वाघं सकलं ॥१॥
कर्पूरगौरभासं कैलासनिवासं । खोद्धृत्या अवतीर्ण भूमौ मृदुहासम्
दर्शनमात्रेण हृतस्वीयजनत्रासम् । वटतरुमूलनिवासं नौम्युद्धृतदासं ॥२॥
मौनव्याख्याप्रकटितपरतत्त्वं रिपुहं । योगिजनप्रियमघं हृतनतजनमोहं ।
तं वासुदेवयतिरहमत्रिजमिव भवहं । वंदे दक्षिणमूर्ति वारितसन्देहम् ॥३॥

२२४. आरती दक्षिणामूर्तीची

भगवन्नमोस्तु तेऽगतये । दक्षिणामूर्तये स्वगतये ॥४०॥
सनकादीनां संदेहं । हर्तुं जग्राह सुदेहं ।
यस्तं हृतनतसंदोहं । साक्षाच्छंकरं विदेहं ।
(चाल) प्रणमामि हापितस्वमोहं । चिन्मुद्रितकरकमलं
दुस्तरभवसागरहरमाचार्यवर्यमुद्गतये । तस्मै नमोऽस्तु सन्मतये ॥१॥
मौनं यस्य व्याख्यानं । प्रवयःशिष्यमोहशमनं ।
वर्षिष्ठवेष्टिं युवानं । मुद्रां चिन्मयीं दधानं ॥
(चाल) अंगुष्ठतर्जनीयोगव्याजेन तु यो
जीवेश्वरयोरभेदमनयोरेवासूचयद्वि कलये ।
तं त्वां नमोस्तु जितकलये ॥२॥
कैलासवासिनं सोमं । भूमाववतीर्ण सोमं ।
दक्षिणमूर्ति प्रियसोमं । तमहं वन्दे धृतसोमं ॥
(चाल) यो मंदरागमपि भक्तं, कृपया रक्षति शीघ्रं, संसृतिभीति हरति,
प्रणतिं करोमि सत्पतये तस्मै सद्विद्यापतये ॥३॥
करधृतपुस्तकचिन्मुद्रम् । वन्दे देवं जितनिद्रम् ।
भक्तावनार्थमस्तंद्रम् । वाहनमाश्रितं सुभद्रम् ॥

- (चाल) भद्रं राति भक्तिमदभ्यो, यो निखिलेशो, विद्याधीशो,
देवस्तस्मै यतिपतये, नम आद्याय महागतये ॥४॥
- वैराग्यतैलसंसिक्तं । श्रद्धाभक्तिवर्तियुक्तं ।
चंचद्बुद्धिपात्रनिहितं । विद्धीपमर्पये दीप्तं ॥
- (चाल) मोहध्वांतहरादमुतः, हृद्ग्रथिलयः, संशयविलयः कर्मप्रलयः,
प्रभवति तेऽप्ये स्वगतये, दीपं सर्वतत्त्वगतये ॥५॥
- शेषमुष्येव दक्षिणास्या अभिमुख्यमस्य मूर्तिरस्याः ।
संचिंतनाद्गरीयस्याः । मुक्तिः सहापि यन्नमस्या ॥
- (चाल) संसारसागरोद्भर्त्री, स वासुदेवाननंदयतीड्यः, साक्षाच्छंभुः,
सुरमुनिवंद्यो, दक्षिणामूर्तिरार्तिहृतये, सेव्यः श्रद्धया सुगतये ॥६॥

२२५ आरती आचार्याची

जय जय शंकर भगवत्पूज्यपदाचार्य ।
आर्यवरार्तिक्यमिदं तेऽस्तु जितानार्य । धू० ॥

त्यक्ते वैदिकधर्मेऽधर्मेरितमतिभिः । मतिभिद्भिः कृतिभिन्नैर्जैर्नैर्दुर्भातिभिः ।
व्याप्ते भारतवर्षे वर्षे सुमनोभिः । कृत ईशो योऽवातरदंशोः सुमनोभिः ॥१॥

मंडनजयेन मंडनमकरोन्निजकीर्तेः । परकायावेशाद्यैरनवद्यैर्जूर्तेः ।
हर्ता जगतश्चरितर्दुरितध्नैरार्तेः । भैत्ता ध्यानाद्गतिदो यो निजसन्मूर्तेः ॥२॥

अरुणेनेव ध्वांते विजिते स्वलवेन । प्रागदुष्टजनेऽक इव प्रादुरभूद्येन ।
प्रस्थानद्योतेन प्रभुणा सुनयेन । विजितं द्वैततमस्तं वंदे विनयेन ॥३॥

श्रीपद्मपादवार्तिककृतोटकहस्ता- । मलकप्रमुखच्छात्रेणानंता विजिता ।
शिथिलीभूता वृषसृतिरपि दृढतां नीता ।
वाचां श्रीपीठस्थितिरपियेनोपात्ता ॥४॥

व्यक्तीकृत्य सतीं सति-सूक्तिं यः स्वमुदे । सत्यवतीसुतसूक्तिं यश्चाद्वैतविदे ।
चतुरो व्यधान्मठान्यो दिक्षाम्नायभिदे ।
तं वासुदेवदंड्यहमत्रिजमिव वंदे ॥५॥

जय जय शंकर भगवत्पूज्यपदाचार्य । आर्यवरार्तिक्यमिदं तेऽस्तु जितानार्य ॥

२२६. श्रीगुरुव्यासपीठदेवार्तिक्यं

जय जय सद्गुरुमूर्ते करुणामृतमूर्ते ॥

श्रीव्यास कृष्ण शंकर सच्चित्सुखमूर्ते ॥४०॥

श्रीव्यासकृष्णशंकरभगवत्पूज्यपदं । भूद्वृतनतजनसज्जनतारकगुरुपादं ॥

वेदपुराणसुगीतं प्रत्यग्ब्रह्मपदं । दातारं त्रातारं वन्दे श्रुतिपादम् ॥१॥

आद्यगुरुं आद्यकविं चाद्यशिवं वन्दे । श्रुतिसारं मतिसारं धीसारं वन्दे ॥

श्रुतिपारं धीपारं परपादं वन्दे । शुद्धद्वैतं हार्द बोधं तं वन्दे ॥२॥

भूभाराज्ञसुतारं त्रिगुणात्मकरूपं । धृत्वा कलिमलहारकस्वांगं निजरूपं ॥

योऽर्पयतीशो भजकं स्वसुखं निजरूपं ।

तं व्यासकृष्णगुरुं वन्दे शिवरूपम् ॥३॥

वन्दे सनकचतुष्कं कपिलं गुरुमूर्तिम् । ऋषभं दत्तात्रेयं शुकनारदमूर्तिम् ॥

वन्देऽहं संवर्तनपंचकगुरुमूर्तिम् ।

तारय मां स्वात्मसुखं दर्शय हर जूर्तिम् ॥४॥

सुश्वेतकेतुदुर्वासोजडभरतं च । रैवतसुवामदेवौ वन्दे स्वसुखं च ॥

द्रविडाचार्यं वन्दे गोविन्दपदं च । गौडपादविवरणगुरुरूपाचार्यं च ॥५॥

सर्वब्रह्मसुविद्याचार्यानपि वन्दे । श्रीगुरुपरमगुरुन् परमेष्ठिगुरुन्वन्दे ।

वन्दे परात्परान्नुरुगुरुरूपान्वन्दे । अखिलब्रह्मसुविद्यानिधिदांस्तान्वन्दे ॥६॥

आत्मानमन्तरात्मानं वन्दे सततम् । वन्दे परमात्मानं सर्वात्मसु ततम् ॥

ब्रह्म परं वन्देऽहं देशिकदृग्वितम् ।

दशदिक्पालकरूपं हृद्विशि मेऽस्तु ततम् ।

वन्दे सुभद्रपीठाधीशान्ब्रह्मेशान् ।

दिक्पालान्वसुरुद्रादित्यान्विश्वेशान् ॥

यक्षान्भूतात्रागान् गन्धर्वाप्सरसान् ।

साश्चिनिपितृकान्वन्दे भक्त्याहं वरदान् ॥८॥

स्कन्दं ऋषभं शूलं कालं च महान्तम् । दक्षादिगणांस्तां दुर्गा विष्णुं तम् ॥

वन्दे स्वधां च मृत्युं रोगादेहस्थान् ।

गणपतिमपश्च मरुतो देवान् दिक्संस्थान् ॥९॥

पृथिवीं गंगादिनदीः सप्तसमुद्रांश्च । वन्दे मेरुं च गदां त्रिशूलं वज्रं च ॥

वन्दे शक्तिं दण्डं खड्गं पाशं च । वन्दे चाढ्कुशमेतत्सोमादीनां च ॥१०॥

वन्दे गौतमभारद्वाजौ ऋषिवर्यो । विश्वामित्रं कश्यपजमदग्नी चार्यो ॥
 वसिष्ठमत्रिमरुन्धति सप्तर्षिसभार्यम् ।
 वन्देऽहं परममुदप्रदमुदवर्याचार्यम् ॥११॥
 कौमार्यं सुब्राह्म्यै वाराहै च नमो । वैष्णव्यै चामुण्डायै देव्यै च नमः ॥
 माहेश्वर्यै च नमः सत्यै सततं नमो । वैनायक्यै देव्यै चास्तु नमः ॥१२॥
 आधारशक्तिकूर्मानंतं पृथिवीं च । वन्देऽहं क्षीराब्धिं श्वेतद्वीपं च ॥
 मणिमण्डपं च वन्दे सुकल्पवक्षं च ।
 सुरत्नवेदिं सुरत्नं सिंहासनं सच्च ॥१३॥
 सर्वसुशक्तिं कमलासनमेतद्वन्दे । वन्दे गणपतिमीशं वागीशं वन्दे ॥
 दुर्गा च क्षेत्रपालं ब्रह्माणं वन्दे । वन्दे रुद्रं स्वीकुरु पूजां नो वन्दे ॥१४॥

२२७. आरती श्रीमौनिस्वामींची

जय जय मौनिस्वामी आरति पदकमळा ।
 तुमच्या भावें ओवाळूळ हृतभजकमळा ॥५०॥
 सोलापूरीं देशस्थद्विजविप्रकुळीं प्रगटुनि सेउनि वीरव्रत भावेंकरुनी ।
 श्रीमद्दत्तात्रेया आराधुनि ध्यानीं अनन्यवृत्या ठेवी लोकीं हो मौनी ॥५॥
 सेवुनि पंचाग्न्यादिक दुश्चर तप करुनी ।
 देहा दंडुनि नाना तिर्थाटन करुनी । घेउनि चातुर्थाश्रम वाडिस राहूनी ।
 लावी नाना लोकां दत्तात्रेयभजनी ॥२॥
 कलियुगिं गुरुभक्तीची कमाल दावूनी ।
 होवुनि विजितेंद्रिय जो हिंडे साधवनी ।
 लोकानुग्रह करुनी पवित्र करि अवनी । श्रीमद्दत्तगुरुची भक्ती पसरुनी ॥३॥
 ठेवी प्रीती बाळावरि जो भूतखलां । दंडी दंडी होउनि उद्धरि शिष्यकुळा ।
 सेवुनि परहंसाश्रम अश्रम करि विमळा ।
 भजका भजकार्तिहरा नमुं तत्पदकमळा ॥४॥
 बांधी दत्तालय जो उज्जयिनीनगरीं पंढरपुरि पुण्यपुरीं जो सोलापूरी ।
 धर्मसवापरि करवी सव वाडीक्षेत्रीं रामकवीशाकरवी पाळी पूजारी ॥५॥
 आजानुबाहु मूर्ति सुविशालचि छाती । ज्याची तो हा मौनी पसरुनि सत्कीर्ती ।
 त्र्याधिकशताब्दी सोडी वाडीवरि मूर्ति । तो संतत निवसो निजभक्तांच्या चित्ती ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

२२८ आरती श्रीदत्ताची

जय तत्त्वज्ञाननिदान । अनसूयात्रिनंदन ।
तत्पदपश्चावरून । पंचप्राण ओवाळीन । ॥ध्रु० ॥
करिं कृपा मायवापा । वारी सर्व पापा तापा ।
निजमार्ग करी सोपा । अनुकंपा पूर्ण करून ॥१ ॥
जें अत्यद्भुत तवरूप । तें ह्या चित्तीं आपोआप ।
राहो जें काम कोप । उपशमवी प्रगटून ॥२ ॥
तपश्चर्या हे आमुची । तत्स्मृती नित्य होवो साची ।
दुर्वासना मनाची नुठवी हेंचि देर्ई दान ॥३ ॥
गुण भावें तुझे गावे । अनासक्तिने मीं वागावें ।
सत्संगा आदरावें । मज द्यावें हें वरदान ॥४ ॥
अनुरक्ती तत्पदी व्हावी । विषयीं विरक्ति व्हावी ।
कष्ट येतां धृति व्हावी । सेवा बरवी घे हातून ॥५ ॥
तार तत्सत्त्वद्वज्ञार्पण । असो संपूर्णाचरण ।
दृढ धरूं तव चरण । न मला त्वदन्य शरण ॥६ ॥ जय तत्त्वज्ञाननिदान ॥

२२९ आरती श्रीदत्ताची (चाल ----आम्हांवरि का सखे)

ओवाळूं आरती यतिपतिला । ॥ध्रु० ॥
अत्रिसदनीं वनीं भिक्षुसे होउनी स्वांगनाप्रार्थनासाठि विधिविष्णुहर
कोटिरविभासुर आले ते बाळ झाले भले हे तयाला ॥ आरती यतिं ॥१ ॥
तो त्रिमूर्त्यात्मक लोकसंरक्षक कर्ता हर्ता भर्ता दत्त भवभी हरी चित्तशुद्धी
करी वारि निजभजकभीती हरी तयाला ॥ आरती यतिं ॥२ ॥
भिक्षु होउनि मठीं बससि कृष्णातटीं संकटीं देसि मिठी शेवटीं भाविकां
सेवकां वासुदेवा न कां हा न ये प्रत्यय न्याय कैसा हा बोला भला ॥
आरती यतिं ॥३ ॥

२३० आरती श्रीदत्ताची

(चाल-- होयीं सावधान० राग हमीर कल्याण)
 ओवाळूँ आरती। आतां विषयीं ठेवुनि उपरति दत्तिं ठेवुं रती॥१॥
 निर्गुणरूपा दत्तात्रेया देहत्रयवाती।
 वासनाधृतयुग पेटवुनी संविद्वीर्पीं करूं आरती॥२॥ ओवाळूँ॥१॥
 जीवे भावे ही करितां आरती रमली निजरूपे मती॥३॥
 द्वैतध्वांता दडपुनि निगुती भासली स्वयंज्योती०॥४॥ ओवाळूँ॥२॥
 सच्चित्सुखमय वासुदेव हर्षुनि करतां आरती॥५॥
 परिपूर्णचि दे निजरूपधनतति ठेवुनी प्रीती॥६॥ ओवाळूँ॥३॥

२३१. आरती श्रीदत्ताची

अनसूयानंदना तुज ओवाळूँ आरती।
 अनसूयानंदना मज निज चरणीं दे रती॥७॥१॥
 सर्वात्मा तूं असोनि वससी बा माहुरी।
 निजदासा भेट द्याया भिक्षा कोल्हापुरी।
 बससी बा विश्वावासा सह्याद्रिगिरिवरी॥८॥२॥१॥
 निजभजका भेट देसी निजनामोच्चारणे।
 कलिमाजीं बाहती तुज दत्ता या कारणे।
 जाणुनि हें तुजपाशीं केलें म्यां गा-हाणे।
 निजचरणा दावि याहुनि नच दुसरें मागणे। अनसूया०॥२॥१॥
 यतिरूपा घेउनी तूं वससी कृष्णातटी।
 निजदासा भेट द्याया जागृत तूं संकटी।
 प्रत्यक्ष गाणगापुरीं दिससी दासा मठी।
 समजुनि हें वासुदेव तुज जोडी करपुटी॥९॥३॥१॥
 करिसी तूं स्नान नित्य प्रेमे काशीपुरी॥१॥३॥१॥

२३२.आरती श्रीदत्ताची (चाल --सुंदरमुख०)

नीराजन ओवाळिन अत्रिकूमरा। भयभंजन मनरंजन जय दिगंबरा॥१॥७॥
 भयमर्जन नयदर्शन तूं कृपाकरा।
 भवतर्जन अघमर्जन पाहि मां हरा॥१॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

पिशुनार्दन रिपुमर्दन अभयवरकरा ॥
दत्ता मत्ता चित्ता भवहरणीं तव चरणीं ध्रुव करुनीं ठेविं सुरवरा ॥१॥
कृष्णातटिं रम्य मर्ठीं वससि सुंदरा ।
जे संकटिं बाहति मिठि देसि त्यां बरा ।
मी हिंपुटि झालों पोटिं भिवुनि संसारा ॥
मूर्खा रंका ह्या कां पाहसिना बाहसिना धावसिना सकलमलहरा ॥२॥
दत्त सदा मत्तमदा हरुनि रक्षितो ।
त्यक्तमदा व्यक्तपदा सतत दावितो ।
भक्त पदासक्त सदा वासुदेव तो ॥
तरि कां सुमुखा न सुखा पावतसे कां हो असें व्हावें कर्सें बोल
सुखकरा ॥३॥

२३३. आरती श्रीदत्ताची

करितों प्रेमें तुज नीराजन स्थिरवुनियां मन ।
दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थेकरुन ।धृ० ॥
धरणीवर नर पीडित झाले भवरोगें सर्व ॥
कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापुनि सर्गर्व ॥
योग याग तप दान नेणती असतांहि अपूर्व ॥
सुलभपणे निजभजने त्यासी उद्धरि जो शर्व ॥१॥
अत्रिमुनीच्या सदनीं तीनी देव भुके येती ॥
भिक्षुक होउनि अनसूयेप्रति बोलति त्रयमूर्ती ॥
नग्न होउनी आम्हां प्रति द्या अन्न असें वदती ॥
परिसुनि होउनि नग्न अन्न दे तंव ते शिशु होती ॥२॥
दुर्वासाभिध मौनी जाहला शंभुप्रमथेंद्र ॥
ब्रह्मदेव तो झाला चंद्र जाहला तो उपेंद्र ॥
दत्तात्रय जो वीतनिद्र तो तारक योगींद्र ॥
वासुदेव यच्चरण चितुनी हो नित्यातंद्र ॥३॥
करितों प्रेमें तुज नीराजन स्थिरवुनियां मन ।
दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थेकरुन ॥

२३४ आरती दत्ताची

आरति करु भवदवदव भाविक निज भजकां ।
 अनुकंपी जो उद्धरि नरहरि दत्तात्रय लोकां ॥४० ॥
 निज भजकांचा आमुचा साचा अससी कनवाळू ॥
 तुजसम मंगलधामा परमा नेणोचि कृपाळू ॥
 तूं अघहारक तारक कारक गणपाळू ॥
 परम कृपाळू तूं स्नेहाळू तारिसि निजलोकां ॥१ ॥
 अत्रिमुनीच्या भावा भुलुनि होउनि तदधीन ॥
 अनसूयेचे उदरीं जो धरी अवतार संपूर्ण ॥
 दत्तात्रेय यतीश्वर ऐसे मिरवी अभिधान ॥
 वासुदेव यच्चरण चिंतुनी पावन करि लोकां ॥२ ॥
 आरति करु भवदवदव भाविक निज भजका ॥
 अनुकंपी जो उद्धरि नरहरि दत्तात्रय लोकां ॥

२३५. आरती दत्ताची

आरती दत्तात्रेया । ओवाळूं तुळिया पायां ।
 जय जय योगिवर्या । करुणासिधो गुरुराया ॥४० ॥
 अत्रीला वर देवोनी । गुणातीत तूं असोनी ।
 त्रिगुणात्मक तूं होवोनी । वारिसि भजकांची माया ॥१ ॥
 कृतवीर्यात्मज अर्जून । भावे धरी तव चरण ।
 योगद्वित्त्या देऊन । केला पावन त्वां तया ॥२ ॥
 प्रलहादें धरितां पाद । त्याचा वारिसि खेद ।
 यदुराजाचाही भेद । वारिसि वेदसुगेया ॥३ ॥
 भाविक जो विष्णुदत्त । तव पदिं ठेवी दृढ चित्त ।
 त्या देशी अक्षय वित्त । अनियत्तगुणा तूं आर्या ॥४ ॥
 सोडूनि भववैभव । जोडूनि भाववैभव ।
 पदीं रंगे वासुदेव । त्यावरि करी बरी दया ॥५ ॥
 आरती दत्तात्रेया । ओवाळूं तुळिया पायां ।
 जय जय योगिवर्या । करुणासिधो गुरुराया ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

२३६. उपनिषद आरती

ईशावास्यमिदं भवता त्यक्तेनात्मसुखं नित्यं ॥
भुंजीयाद्यदिहानित्यं नेक्षे करस्य स्विदसत्यं ॥
कुर्वन् वर्षशतं कर्मासक्तो जीवतु चात्महनस्तु भ्रमं ॥
प्रयांतु कोऽपि समुच्चिनोतु कृत्यं कांक्षे ते पदं हि सत्यं ॥१॥
केनेषितं त्वदन्येन मन आधीश धीशयेन ॥
भवता करणकरणेन व्यापृतिरेषा संगेन ॥
घटतेऽविदितविदित पर ते उशन् ह वै पर ॥
मेऽत्र तु पामर आद्य परात्पर शरणं त्वमेव मे सत्यं ॥२॥
यो हि सुकेशाद्यैः पृष्ठो ब्रह्मा देवानामीष्टे ।
तत उदिता विस्पष्टा श्रेष्ठा यद्विद्या प्रेष्ठा ॥
ॐ मित्येतदस्य रूपं शिक्षाभिज्ञः कोशपरज्ञो ।
यो वेति ज्ञः स त्वं प्रत्यगभिज्ञः सत्यज्ञानाद्यात्मासि हि तथ्यः ॥३॥
आत्मा वा एतदीरसर्वं प्रज्ञानात्मा त्वमपूर्वं ।
यं श्वेतकेतवे वेदपूर्वं आरुणिरुचे गतगर्वं यं
त्वां जनको वैदेहो याज्ञवल्क्यतः
शब्दयुक्तितस्त्वां विनतो नीराजयामि नित्यं श्रुतिशिरोरत्नैरिह सत्यं ॥४॥

२३७. आरती श्रीदत्ताची

जय मायामय कायत्रयपर यतिवर्या ॥
वाक्यान्वेष्या ध्येया सच्चित्सुखनिलया ॥धु० ॥
ज्याने पाहति ऐकति जाणति हे हुंगती ।
कर्मे करिती ज्याला प्रज्ञानवि म्हणती ।
ब्रह्मादिक चेतनि चिती जें ब्रह्मवदती ।
तें प्रज्ञान ब्रह्मचि मयि तूं त्रयमूर्ती ॥१॥
परिपूर्णात्मा राहुनि जो विद्वन्मूर्ती ।
धीसाक्षित्वे स्फुरतो अहमिति ज्या वदिती ।
जो स्वत एव सुपूर्ण ब्रह्म जया म्हणती ।

तो मी ब्रह्म असें हें ठरवा मच्चितीं ॥२॥
 सन्नामरुपवर्जित अद्वय एक सदा ।
 जो ज्या तद्वोलति जो श्रोत्यांसचि वरदा ।
 देहाद्यतीत ज्याला त्वं म्हणति अभेदा ।
 तो तूं आहेस असें लक्षुं आनंदा ॥३॥
 स्वप्रभ अपरोक्षत्वे हा असें ज्या वदती ।
 अभिमानादि प्रत्यग् आत्मा जो म्हणती ।
 जें दृश्य जगत्तत्त्व ब्रह्म असें कथिती ।
 तो हा आत्मा ब्रह्माचि तूं देवज्योती ॥४॥
 फिटले संशय तुटले हृदग्रंथी खुटले ।
 कर्माघपाश हटले विटले क्लेश भले ।
 लपले मृतिशोकादिक तूं शिष्या कळले ।
 जेक्हां अद्वय एक ब्रह्मज्ञानबले ॥५॥ जय मायामय० ॥

२३८ आरती श्रीदत्ताची

आरति ओवाळूं अनसूया - । तनया दत्तात्रेया ॥ आरति ओवाळूं ॥ धु० ॥
 सर्वात्मिरचें जें निजगूज । साक्षीभूतचि तेज ।
 संसारवृक्षाचें आदिबीज । तो हा सद्गुरुराज ।
 विरजब्रह्म जया म्हणतिं तया । श्रीगुरुदत्तात्रेया ॥१॥
 सात्त्विक हृदय हें आरती । निजकर्माच्या वाती ।
 विवेकस्नेहानें त्या निगुती । भिजवुनी ज्ञानज्योती ।
 पाजळुनि पेटविल्या । ओवाळाया श्रीगुरुदत्तात्रेया ॥२॥
 आरति उजळीतां ह्या चित्ता - । मध्यें तिळभर ध्वांता ।
 वावहि नच मिळतां दृश्यता । आलि निमेष न जातां ।
 सोहं प्रकाश हा हो सखया । श्रीगुरुदत्तात्रेया ॥३॥
 प्रकाश आरतीचा हा थोर । सवाहा अभ्यंतर ।
 मीतूंपण हाचि अंधकार । जाळुनि झळके फार ।
 वेगळा वासुदेव तेथुनियां । नोहे दत्तात्रेया ॥४॥
 आरति ओवाळूं अनसूया- । तनया दत्तात्रेया ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

२३८ आरती श्रीदत्ताची
जय जय दत्तात्रेया जय आत्मारामा ।
वाढविसी तूं भक्ती देउनि निजमहिमा ॥४१॥
नवविधभक्ति केवळ होय वशीकरण ।
होतां प्रणयाख्यगुणे बद्धचि तव चरण ॥
क्षणभर न जासी यास्तव सोडुनि भक्तजन ।
तूऱ्या स्वातंत्र्याला खास असो नमन ॥४२॥
संपद्वार्ताहि नको आम्हां मुक्ति नको ।
प्रौढी गुरुत्वाहि नको पूज्यपणाहि नको ॥
लोकोत्तरगुणगणयुत भगवान् चित्ति टिको ।
यासाठी हा जीव त्रिकरण तेहि विको ॥४३॥
जय जय दत्तात्रेया जय आत्मारामा ।
वाढविसी तूं भक्ती देउनि निजमहिमा ॥४४॥

२३९ वेदान्तपरनीराजनम् (शांत हो श्रीगुरुदत्ता)

नीराजयामि तेऽमाये दत्तात्रेयपदे अभये ॥४५॥
यस्मिन्क्षणप्रभालोका लोकोत्पादके न भाति ।
भासिततारको मृगाङ्को नार्को भासितोऽपि भाति ॥
(चाल) नत्वा महानुभाव तं त्वां । तिमिरवारणं, दीप्तिकारणं,
द्योतितेक्षणं, दीपं दर्शयामि गतये नमस्ते साधूनां पतये ॥ नीरात ॥५६॥
सोपाधिको यदालोको, नात्र स पावको विभाति ।
लोकप्रकाशकोऽयमकोऽप्येको यत्र नैव भाति ॥
(चाल-) अनुभात्येतमेव भातं । निखिलं जगति, श्रुतिरिति वदति,
स्मृतिरिपि च सती तस्मै नमोऽस्तु जितकलये ॥ नीरात ॥५७॥
ईदृशं एव तव ब्रह्मन् हृद्वाङ्मागातिगमहिमन् ॥
स्वप्रभ चात्मरते भगवन्, दीपैःस्तवैश्च किं भूमन् ॥
(चाल-) भक्त्याथाप्यमेयधामन्, जलधय आपो, रवये दीपो,
नृभिरिव तापोपशमायमर्प्यते हरये, तुभ्यं संसृतेररये ॥ नीरात ॥५८॥

न त्वं प्रवचनतो लभ्यस्त्वं न च मेधयापि लभ्यः ॥
 बहुना श्रुतेन नो लभ्यास्त्वितरैर्योगैर्न हि लभ्यः ॥
 (चाल-) स त्वं ह्येकभक्तिलभ्यः । श्रुतिरिति वदति, स्मृतिरपि भवति,
 प्रमितिर्भवति, ह्येकान्तभक्तिमेवमभये, चेत्यं प्रार्थये सुगतये ॥ नीरा० ॥४ ॥
 एषु त्वमेव भूतेषु स्थिरचरजङ्गमात्मकेषु ॥
 गूढोऽस्यात्मा त्वं तेषु श्रेष्ठेषु चापि मानवेषु ॥
 (चाल-) स्पष्टं प्रकाशसे नातः । सूक्ष्माग्र्यमतिः, संज्ञकवृत्ति, व्याप्ता
 वासुदेवहृदये, मदीये दीप्त एध्यमाये ॥ नीरा० ॥५ ॥

२४० आरती भोजनपात्राची (शिरोळ)

जय जय सद्गुरुभोजनपात्रा सुपवित्रा ।
 नीरांजन उररीकरि करि शुचि मम गात्रा । ४० ॥
 मध्यान्हीं द्विजसदनीं श्रीगुरु येवोन ।
 शिरोळग्रामीं कामीप्सितदाते अन्न ।
 मागति तेव्हां भोजनपात्र नसे म्हणुन ।
 ब्राह्मणि वदतां गुरु तुज घेती आदरुन ॥ १ ॥
 प्रणवे प्रोक्षन तिजवरि औंकारा लिहुन ।
 भिक्षा करावया प्रभु सिद्ध्यचि होऊन ।
 राहति तेव्हां द्विजसति कण्हेर वाढून ।
 दे यावनालमय ती प्रेमभरे करुन ॥२ ॥
 प्रसन्न होउन श्रीगुरु मिटक्या मारून ।
 भुरकिति निजहस्ते ज्या अद्यापि न हवन ।
 तृप्त करी तो भुरकुन तृप्तचि होऊन ।
 सर्वासि तृप्त करिती कौतुक दाऊन ॥३ ॥
 तें तूं गुरुकरशाखाचिन्हित जें अससी ।
 आठहि सिद्धी नवनिधी राबति तुजपाशी ।
 भजकाच्या तूं सर्वहि कामा पुरवीसी ।
 अश्रांत अन्नपूर्णा निवसे तुजपाशी ॥४ ॥
 दारिद्र्यदुःखपीडारोगादिक हरिसी ।

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

भजकाची तूं यास्तव गुरु वरवत् घेसी ।
नित्य त्रिकाळ अर्चन वरदानहि देसी ।
हो वासुदेव यतिमति हृष्ट तुझ्यापाशीं ॥ जय जय० ॥५ ॥

२४१ आरती भैरवाची

इदमार्तिक्यं स्वीकुरु जय जय भैरव ते,
मन्तुः प्रपदे नीराजय उत्तमकीर्ते ॥६० ॥
वार्दे भिडतां विधि हरि शिव आला त्यांते ।
सुरपति अवमानी मग शिक्षाया त्यांते ॥
देवे भैरव निर्मुनि पञ्चम शीर्षाते ।
वामकरे तोडवुनी सोड म्हणे विधिते ॥७ ॥
नंदन हें न बरे त्वां केले करि शिरते ।
दन्तुर घेवुनि भिक्षा करि जा तीर्थाते ॥
सत्वर वैकुंठीं ये विष्वक्सेनाते ।
रगडी तृप्त करी हरि निज रक्ते त्याते ॥८ ॥
स्वच्छन्दे घे विधिशिर विष्वक्सेनाते ।
तीर्थीं काशीमध्ये विष्वक्सेनाते ॥
कृवा पडले तेथे विधिशिर ते ।
तात्कालिक विश्वेशं वर दिधला त्याते ॥९ ॥
भैरवपूजेवांचुनि सफल न यात्रा ते ।
रक्षीं क्षेत्रा जेथे पडले विधिशिर ते ।
वन्द्य कपालविमोचन तारक तीर्थाचि ते ।
स्यन्दद्यशःप्रवाह क्षेत्रप नमुं त्याते ॥१० ॥

२४२.भामिनीष्टपदी (कर्नाटक वृत्त)

निर्गुणात्म विश्वव्यापक । कलिमलांतक कालकंटक ।
धन्य सद्गुरुभक्तवत्सल दत्त अवधूता । सगुण होउनि पूर्ण करिशी ।
भक्तवांछा विमलतेजाऽऽ- । नंदमूर्ते नमः श्रीगुरुदत्त अवधूता ॥१॥

२४३ श्रीगुरुकरुणाष्टक (कामदा वृत्त)
श्रीगुरो निराकार निर्गुणा, स्वामि सच्चिदानन्द कारणा ॥
अद्वयाऽव्ययाऽनंत मानदा, हंसमानसा ते नमः सदा ॥१॥
भूतलावरी दैवतें अती, स्तब्ध जाहलीं देखुनी मती ॥
कर्म कोणतें धर्म आपला, हें कलावया जीव तापला ॥२॥
ज्ञान भक्ति वैराग्य सर्वथा, सद्गुरुकृपेवांचुनी वृथा ॥
बोलती असें थोर थोर जे, तारिले पदाच्या तुझ्या रजे ॥३॥
योगयागविद्याकलागती, मंत्र तंत्र ना सिद्धि पावती ॥
सद्गुरुविणें याच कारणे, सद्गुरो तुला हाक मारणे ॥४॥
धन्य सद्गुरु दत्तस्वामिया, भक्तसंकटी दाविसी दया ॥
तारिसी अनाथासि भाविका, हे भवाब्धिच्या सूज्ज नाविका ॥५॥
जाहला असे व्यर्थ जन्म हा, निर्मिली बहू पातके महा ॥
मायदृष्टिनें कोण पाळिल, तूंजवांचुनी कोण तारिल ॥६॥
वर्णिली तुम्हीं सत्कथानके, नामधारकालागि तारके ॥
शोधिती जनालागि कामना, सिद्धि पावती सर्व कामना ॥७॥
तूळिया कृपें मानमान्यता, होतसे जगीं हें न अन्यथा ॥
त्वक्लृपाश्रितोदुंबराप्रती, कल्पवृक्ष मानूनि पूजिती ॥८॥
श्रीगुरो तुझी मानवी तनू, हंसरूपिणी सिद्ध आसनू ॥
दंडपात्र काषाय अंबर, अंतरीं वसो दे निरंतर ॥९॥
देइ दर्शना हे कृपाकरा, तारिं विश्वनाथा कृपाकरा ॥
पाठका सदा सौख्यसंपदा-युक्त पूरवी हेतु कामदा ॥१०॥
उपेंद्रवत्रा वृत्त
गुरो तुझी ही पदवारिधारा, धुवो सदा कायिक दोष सारा ।
सदैव माझें मन वाणि शुद्ध करो, तुझें नाम पवित्र सिद्ध ॥११॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

२४४ श्रीदत्तप्रार्थना (कामदा छन्द)

व्यर्थ हट्ठि मी सांडुनी त्रपा । बाहतों तुला ज्या नये कृपा ॥
रंक पापि मी तूं रमापती ॥ तें कशी मशी होय संगती ॥१॥
माझे अंगणी घेवडा नसे । वांझमहिषिचे दूधही तसें ।
वाळतें जरी दारिं या मढें । धांवतें तुझें वित्त रोकडें ॥२॥
असतीच निंदा मदंतरी । होति फावती तूज बा तरी ॥
जाहला न विद्यामद मला । फावती कशी होय बा तुला ॥३॥
ताडिते जरी चोर हें शिर । धांवता तरी हो मुनीश्वर ।
गांजती जरी कूर सुंदरी । बाहतास तूं बा मला तरी ॥४॥
बा दिवाळिचा ये जरी क्षण । ये त्वदागमा योग्य कारण ।
राज्य असतां तूं पहावया । येसि बा नसें तें कपाळि या ॥५॥
कर्म माझिया आण घातली । बा तुला तरी ती करी खुली ॥
दीधल्या विना येसि ना जरी । अर्पि सत्य सर्वस्व ते करी ॥६॥
कामकाक हा त्वत्पदीं वसे । यास्तव तुझा आगम नसे ।
भक्तमानसहंस शीघ्र या । कामकाक जाईल उडोनिया ॥७॥
माझि आण दत्ता असे तुला । दाविं पाउला कीर्तनी मला ।
जीवनाविना मीन तळमळे । तुजविणे तसा येथ मी लोळे ॥८॥

२४५ श्रीदत्तदिनचर्या

अनसूयागर्भरत्न अवधूत दिगंबर ॥
त्रिमूर्ति जो योगिवर अत्रिपुत्र महेश्वर ॥१॥
कर्धीं योगी कर्धीं भोगी कर्धीं नग्न पिशाचसा ॥
काशीमधें स्नान करी ध्यान तें गाणगापुरीं ॥२॥
कुरुक्षेत्री आचमन धोपेश्वरीं विलेपन ॥
संध्या करी क-हाडांत भिक्षा कोल्हापुरांत जो ॥३॥
भिक्षा सारापुरीं सारी पंढरींत सुगंधि घे ॥
असी फेरी नित्य करी संध्या पश्चिमसागरीं ॥४॥

वसे सह्याद्रिशिखरीं निजे जो माहूरीपुरीं ॥
स्मरतां भेट दे दत्त तो चित्तगत सर्वदा ॥५॥

२४६ श्रीदत्ताष्टक

दोधकवृत्त तुझें यश गाया । बोधकरा रुचतें गुरुराया ।
साधक बाधक काहिच नेणें । साधकता मज सत्त्वर देणें ॥१॥

बोधक हे कविता अखिलांतें । चोदक तूं करि तादृश ईते ।
प्रेरक नाहीं तरी मग आशा । मोदक केवळ खास परेशा ॥२॥

अत्रिसुता अजिता भगवंता । तूं त्रिगुणात्मक तारक दत्ता ।
तारिं मला विमला अनसूया - । पुत्र पवित्रचरित्र सुगेया ॥३॥

तूं सकलात्मक शोक निवारी । तूं मन दोष अशोष निवारी ।
तूं भववारिधिपासुनि तारी । तूं परमार्थद एक भवारी ॥४॥

कोण दयालु नसे सम दाता । तूं शमवी मम चंचल चित्ता ।
आजि तुझ्या पदिं ठेवुनि माथा । प्रार्थितसें अजि तारिं अनाथा ॥५॥

पापि जरी परि नाम तुझें भी । गात असें मग पापि कसा भी ।
नाम न वारिल पातक ऐसें । कोण करील किं पातक तैसें ॥६॥

हें समजूनि मदंतर धीर । नामिं तुझ्या धरि होवुनि शूर ।
कुंजरशौचवदन्य उपाय । नाम समूळचि वारि अपाय ॥७॥

काय वदूं घडलें किति पाप । अक्षय देयिल जें वहु ताप ।
आसुर जो निरुपचि चोरी । सर्व तयावरि ये अघ भारी ॥८॥

हें समजूनचि बोलत वासुदेव सरस्वति जोंवरि सासु ।
तोंवरि गावुं सुनामचि तूझें । वारि शिरोगत पातक ओझें ॥९॥

इतिं० दत्ताष्टक ।

२४७. श्रीगंगाष्टकम्

न जाणे मी धर्मा न च विहित कर्मा अवगमा ॥
न जाणे भी शर्मा न च विहित आधार महिमा ॥
कुकर्मासी कामाकुलित कृतकर्माचि सुगाभे ।

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

मला तारीं गंगे सकलभयभंगे त्रिपथगे ॥१॥
न केव्हांही येथें सुकृतलव संपादित असे।
न पूर्वींचे कांहीं सुकृत पदरीं भासत असे॥
पुढेही श्रेयाची गति न च दिसे खास मज गे।
मला तारीं गंगे सकलभयभंगे त्रिपथगे ॥२॥
न साधूच्या संगा क्षणभरि धरी भक्ति न करी।
सुतीर्थाक्षेत्राची पदवि बरवी ती हि न धरी॥
न देवाचे द्वारी क्षणभर ठरे देवि सुभगे।
मला तारीं गंगे सकलभयभंगे त्रिपथगे ॥३॥
न केलें बैसोनी क्षणभरि पुराणश्रवणही।
कुकर्माच्या गोष्टी करुनि वय नेलें सकलही॥
कदा काळीं नेणे हरिभजन तेही न सुभगे।
मला तारीं गंगे सकलभयभंगे त्रिपथगे ॥४॥
असा हा मी पापी शरण तुज आलों हरिसुते।
तुं या वारी पापा शमवि मम तापा सुरसुते॥
तुंवां हातीं घेतां मग मजसि कांहीच न लगे।
मला तारीं गंगे सकलभयभंगे त्रिपथगे ॥५॥
महापापी तूझ्या अमृतजलपानेंचि तरले।
सुकृत स्नानें गेले उपरि न च तेही उतरले॥
असें मी ऐकोनी अयि शरण आलोंचि तुज गे।
मला तारीं गंगे सकलयभंगे त्रिपथगे ॥६॥
त्रितापघ्नी ऐसें निजबिरुद तूं पाळि सदये।
त्रितापघ्नी ऐसें यशहि तव सांभाळि सुनये॥
अये योगिध्येये निगमगणगेये श्रितभगे।
मला तारीं गंगे सकलयभंगे त्रिपथगे ॥७॥
महापापी नेले अससि जरि उद्घारुनि परे।
तयाहूनि श्रेष्ठा अजि मग आई उद्घरि बरें॥
तरीच प्रख्याती करिशि जगतीमाजि सुभगे।
मला तारीं गंगे सकलभयभंगे त्रिपथगे ॥८॥

२४८. श्रीमत्सौभाग्यसुन्दरीस्तोत्रम्

सौभाग्यसुन्दरि, गौरि, दौर्भाग्य माझें वारीं । ॥१०॥
 जसि शंकर तुजवरि प्रीति ठेवितो सन्तत चित्तीं ॥
 मत्पती मजवरि प्रीती तसि ठेवो सन्तत सुमती ॥
 । ॥चाल० ॥ सौभाग्यसुन्दरि गौरी, गिरिधरशंकरनारी ॥
 परिहरीं दुःखें सारीं मज धरीं स्वकरीं गौरी ॥ १ ॥
 मम भर्ता वल्लभ होयी ऐसा तूं मज वर देयी ॥
 सौभाग्य अक्षय देयीं रूपही उत्तम देयीं ।
 देयीं भाग्यहि देयीं पुत्र पौत्र उत्तम देयीं ॥
 (पुत्र पौत्र उत्तम देयीं) धनधान्य अक्षय देयीं
 सर्व काम दे ईश्वरी ॥ २ ॥
 वदली अरुन्धती ऐसी ख्यात्याख्य भृगुपत्नीसी ॥
 मग ख्याती आचरे तीसी फळ आले यास्तव ऐसी ॥
 भाव ठेवुनि निज मानसीं, जी नारी प्रार्थीं तीसी ॥
 सौभाग्य सुन्दरि खूशी होयिल हें मनि निर्धारी ॥ ३ ॥
 दौर्भाग्य माझें वारी, सौभाग्यसुन्दरि गौरि, दौर्भाग्य माझें वारी ॥

२४९. श्रीरेणुकास्तोत्रम्

नमस्ते रेणुके देवि भाविकाभीष्टकामदे ।
 परिरक्षी सदा माते माते तूं सर्व वारिणी ॥ १ ॥
 नेणे तुझे अर्चन मी नेणे मंत्र जपादिहि ।
 पुण्यही पदरीं नाहीं नाहीं भक्ति तुझ्या पदी ॥ २ ॥
 मीं जरी आळसी मंद तरी त्वद्भक्तपूर्वज ।
 पूर्वजांच्या सुपुण्याने पदरीं धरि तूं मला ॥ ३ ॥
 वारी पाप हरी ताप दुःखापरी हरी वरे ।
 पळोत भीति घेऊनी शत्रू दाहि दिशा शिवे ॥ ४ ॥
 मिळो सर्वत्र विजय विजया तूंचि कामदा ।
 निवास करिं तूं माझे हृदयीं देवि हर्षदे ॥ ५ ॥

श्री.प.प.श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामिमहाराजांचा

डोळां भरो रूप तुझें मुखीं नाम सदा वसो।
तुझें ह्या हृदयीं पादपद्म राहो निरंतर ॥६॥
विश्वोत्पत्तिस्थितिलया करिसी तूं जगन्मये।
तूं मोहवूनि ह्या जीवां संसारीं ठेविसी सदा ॥७॥
पदा तुझ्या भजति जे त्यांची हरिसि आपदा।
सदाश्रिते जाणुनि हें पडलों मी तुझ्यापुढे ॥८॥
प्रसाद करि तुं माते मातापुरनिवासिनी।
धरूनीया निजकरी अपराध क्षमा करी ॥९॥

२५० श्रीत्रिपुरान्तकस्तोत्रम् (हावनूर)

तापत्रयानें अति तापलों शिवा। विश्रांति कोठें न मिळे उभाधवा ॥
भवाब्धिनावा तव पाद हे हरा। तारी मला तूं त्रिपुरान्तकेश्वरा ॥१॥
हा कामरुड्लोभदवाग्नि पेटला। तच्छांतिकर्ता मजला न भेटला ॥
दयाघना हा निववी महेश्वरा। तारी मला तूं त्रिपुरान्तकेश्वरा ॥२॥
देवा अहंता ममता पिसाळल्या। ह्या शाकिनी डाकिनि अंगिं झोंबल्या।
हा लोभ वेताळ गिळेल कीं मला। तारी मला तूं त्रिपुरान्तकेश्वरा ॥३॥
नको नको हा भवजाच साच तूं। विमुक्तिहेतू वर काढि हात तूं ॥
धरूनि माझा सदया उमेश्वरा। तारी मला तूं त्रिपुरान्तकेश्वरा ॥४॥
मी पातकी केवळ बुद्धिमंद हा। महामति तूंचि उदार पाप हा।
माझ्या शिरी तूं धरि हात शंकरा। तारी मला तूं त्रिपुरान्तकेश्वरा ॥५॥